Indian Railways to run Bharat Gaurav Train on 22.6.2023, covering Pune-Ujjain-Agra-Mathura-Haridwar-Rishikesh-Amritsar-Vaishnodevi and back to Pune on 01.07.2023

Mumbai: Railways will run the Bharat Gaurav train covering Pune-Ujjain-Agra-Mathura-Haridwar-Rishikesh-Amritsar-Vaishnodevi and back to Pune for tourists. he Bharat Tourist Train run by IRCTC, will leave Pune on 22.06.2023, will travel on a circular route covering Ujjain-Agra-Mathura-Haridwar-Rishikesh-Amritsar-Vaishnodevi and will reach Pune back on 01.07.2023. Halts for board-

jat, Kalyan, Vasai Road, Surat, Vadodara, Ujjain, Agra, Haridwar, Amritsar, Katra, and back via Vadodara, Surat, Vasai Road, Kalyan, Karjat and Lonavala. IRCTC is offering a package of 9 Nights / 10 Days with offers of Economy(Sleeper class), Comfort(AC-3 Tier) and Deluxe(AC-2-Tier). Tourists will Rishikesh (with Ganga Aarti), com

ing / deboarding: Lonavala, Kar- Golden Temple, Bagha Border and Mata Vaishnodevi Temple, Bharat Gaurav Tourist Train is in line with the Government of India's initiatives under "Ek Bharat Shreshtha Bharat" and "Dekho Apna Desh" to promote domestic tourism. This IRCTC tourist train will be an all-inclusive tour package and IRCTC will make efforts to provide a get to visit: Omkareshwar Tem- safe and memorable experience ple, Mahakaleshwar Temple, Taj to the guests. For further details Mahal, Krishna Janambhumi, please visit www.irctctourism.

Few more brand of drinking water bottles available in railway canteen s of central railway

By shrikant khuperkar

Mumbai: Central Railway

drinking water in addition to Railneer. Central Railway have 9 more brands of bottled drinking water to be stocked and sold on rail stations way premisand

demand for drinking water especially in the summer season. These brands are regularly checked and certified by competent authority. The 9 approved brands of bottled drinking water apart from Railneer are-

1) Oxymore Aqua 2) Rococco 3) Health Plus 4) Gallons

5)Nimbus 6)Oxy Blue

7)Sun Rich 8)Elvish 9)Eionita These brands of bottled drinking water have been permitted to be sold in addition to Railneer which is Indian Railway's brand of bottled drinking water with manufacturing

Place: Andheri, Mumbai

Address: R. No. 04, Bldg. No. C-11,

Society for duplicate share certificate.

Siddheshwar CHS Ltd., Gharonda, Sector 9,

Ghansoli, Navi Mumbai - 400 701 Mob. No.: 9820 79 7163

Date: 30/05/2023

and bottling facility at Ambarnath(Mumbai), Bhusaval and have 9 more brands of bottled other places. At present due to

> summer season, there is increased demand of water hence railneer supply is becoming inadequate. Hence above other approved brands have been permit-

es to meet the ever increasing ted by railways to be sold at

Public Appeal

I am Deepti Sandip Vashenikar (Deepti Sandip Vashenikar). This name is known everywhere and this name is recorded in my Adhaar card no 7695 is on 07440763

But on my class 10th and 12th board certificate my name is Vashenikar Deepti Sandip has been registered as Washinikar Deepti Sandip. However, I am making this affidavit as a proof that I am one and the same person named Miss Deepti Sandip Vashenikar and Washinikar Deepti Sandip. Affidavit no 929/2023 is Located: Uran, pin - 410206, Father's name: Sandip Balaram Vashenikar. Adhaar Card no - 3720 7993 1512.

Signature, Miss. Deepti Sandip Vashenikar.

Adv. Shankar L Shelar

Advocate High Court

400709. Mob.: 09819075002/09930020799 Email: nkslegal@hotmail.com/nksinglaw@gmail.com

Office, Jakat Naka, Bhiwandi, Dist, Thane

(Advocate High Court, Bombay)

PUBLIC NOTICE

Through this public notice, I wish to all the public, my client Mr. Jayesh Harjivanbhai Jadhav and Mrs. Rashmi Jayesh Jadhav residing in Flat No. 506,

Sai Ganesh S.R.A Co-operative Housing Society Limited, 10/B, Saiwadi, N

S. Phadke Marg, Andheri East, Mumbai - 400069 informs on behalf of Smt

Pallavi Dattaram Sawant residing Flat No. 210, Building No. 3A/D. Sai Datt

S.R.A Co-operative Housing Society Limited, Saiwadi, N.S. Phadke Marg, Andheri East, Mumbai - 400 069 after his death flat no. 210, Building No.

3A/D, Sai Datt S.R.A. Co-operative Housing Cooperative Limited, Saiwadi, N. S. Phadke Marg, Andheri East, Mumbai- 400 069 to be transferred by right

of heir to Mr. Jayesh Harjivanbhai Jadhav and Mrs. Rashmi Jayesh Jadhav have a registered will dated 14.12.2021 vide BRL 15-13267-2021 has been written

in favour of Mr. Jayesh Harjivanbhai Jadhav and Mrs. Rashmi Jayesh Jadhav by registered will dated 14.12.2021 as per SRA Circular 152 by right of heirs

Mr. Jayesh Harjivanbhai Jadhav and Mrs. Rashmi Jayesh Jadhav will transfer

at the institution/society level. However, any person or heir may sell, exchange

mortgage, lease, charge, right, transfer, share, interest, maintenance, licens

gift, inheritance, share, ownership, lien or otherwise to any person they said

property/part thereof, as the case may be. In case of any claim/claim/objection

they should forward this notice within 15 days from the date of publication of

this notice along with sufficient documentary evidence to my clients or I may

contact my below office address, if no such claim is received then no one has

any objection regarding the above flat or part thereof etc. It will be understood that and to my client Mr. Jayesh Harjivanbhai Jadhav and Mrs. Rashmi Jayesh

Jadhav will be free to transfer as heir as per SRA Circular 152. If any claims

objections received in any form after 15 days will not be treated as waived

PUBLIC NOTICE

This is to notify that, my client Mr. Subhash Nathuram Bhange is the lawful

and sole owner of Shop No. 33, Ground Floor, Building known as Anmol

Apartments, Society known as Anmol Apartment Co-operative Housing Society Limited, Plot No. 15, Sector 7, Koparkhairane, Navi Mumbai -400709, (hereinafter called as Said Shop), which was purchased by him from State

Bank Of India (SBI), vide Certificate of Sale dated 20th day of April, 2023,

duly registered with Office of the Sub-Registrar Thane – 6, vide Document No. TNN-6/5855/2023, on dated 20/04/2023, on proper consideration.

of 5 fully paid up shares of Rs. 50/- each, bearing distinctive Nos. 301 to 305

(both inclusive) issued/endorsed by Anmol Apartment CHS Ltd (Society) in the

name of Mr. Razak Pathan against said Shop No. 33, is either lost or misplaced

and NC was registered at Koparkhairane Police Station, Navi Mumbai, vide Lost Property Registration No. 1285/2023 on 23/05/2023. Further, my client

Mr. Subhash Nathuram Bhange (present owner) of said Shop has applied to the

Any person having any right, title, interest, lien, pledge, mortgage, or any other claim/s of any nature whatsoever for loss of the aforesaid original share

certificate in respect of the said Shop are requested to submit documentary evidence in support of their claims/objections in writing to the undersigned

within 15 days from the date of publication of this notice hereof. If no claim is made or received as required hereinabove, the said society reserves its' right to issue duplicate share certificate and shall not be responsible for any manne

That, Original Share Certificate No. 77, Member Register No. 43, compris

PUBLIC NOTICE

3rd Floor, in "Om Vinayak" CHS. Ltd., Situate at Village-Tulini, Tulini Road, Nallasopara(E), Tal. Vasai, Dist : Palghar-401 209, but he has lost/misplaced original Agreement For Sale, Dated 01/02/1999, Regd. under Document No.479/1999, on 02/02/1999, executed between M/S.VINAYAK ASSOCIATES, (Promoters) And MR. YOGENDRA HARNARAYAN SHUKLA (Purchaser), of the said Flat, hence he has lodged missing Complaint to the Tulinj Police Station, on 24/05/2023, under Lost Repor No.14980/2023, so if the same is found by anyone or having any type of right, title, interest of claim by way of sale, mortgage or hypothecation etc. of whatsoever nature over the said Flat through the said Sale Agreement, should contact at below address within **14** days from the date of publication of this notice, but after expiry of paper notice time no claim or objection would be entertained by my client and the same shall be onsidered as waived and/or abandoned and shall not be binding upon my client and my client shall be free to sale the said Flat to any prospective buyers in future as per his ow choice and desire, which please take note of it.

S. K. Chaturvedi & Associate Date: 30/05/2023 (Advocate High Court) B/204, Sitaram Bhavan, Achole Rd., Nalasopara (E), Dist. Palghar. Mob. No. 9320662121.

Form No. 16 The form of Notice inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased member in the Capital / property of the society.

Our Lady of Egypt Co- op. Hsg. Soc. Ltd. having its address at Kolivery Village Road, Kalina, Santacruz (E), Mumbai-400098 hereby declare that, MR. THOMAS GEORGE THOTTUKADVIL was holding Flat No. 9 in the building of the society died on 13/10/2019, and his wife MRS. TRESA THOMAS THOTTUKADVIL also died on

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants / objection or objections to the transfer of the said other proofs in support of his / her the deceased member in the capital property of the society in such manne the society. The claims / objections deceased member in the capital bye-laws of the society.

For and on behalf of Our Lady of Egypt Co- op. Hsg. Soc. Ltd.

Hon. Secretary

Notice is given that my client Mr. Yogendra H. Shukla, is the lawful owner of Flat No.A/304, on

(Under the Bye- law No. 35) NOTICE

19/06/2020.

shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of as is provided under the Bye-laws of if any, received by the society for transfer of shares and interest of the property of the society shall be deale with in the manner provided under the

Place : Mumbai Date : 30/05/2023

Lions Club training camp concluded

Kalyan: A training camp was organized by Lions Club 3231 A4 2023-24 at Hotel Novatel. 140 officers and members from 40 clubs participated in this. The camp was organized under the guidance of Lions Governor Ama-

rchand Sharma. Through this camp the office bearers of the club were encouraged to do social work. On this occasion, the social activities going on in various countries were mentioned. President of Kharghar Club R. N. Yadav said that Governor Mukesh Taneja also participated in this training camp. The Regional Chairman of Region 3 guided all the clubs. On this occasion Amarchand Sharma, Mukesh Taneja, Praveen Sar-



Parameswaran, Jyoti Narvekar, Anipa Sharma, Dr. Milind Patil, Vijay Patil, R. P. Pandey, R. N. Yadav, Dr. Prajapati, Deepak Patil and other officials were

DECLARATION

Ms. Priyanka Gajanan Vichare, residing at 703, Petra Tower, Marval Gold Complex, L.B.S. Road, Bhandup (West), Mumbai - 400078, (Mobile |9860072629) do hereby declared that : Before marriage my name was Priyanka Gajanan Vichare and after marriage my name is Mrs. Priyanka Ashutosh Tawade.

Date: 30-05-2023

PUBLIC NOTICE

Let it be Know all public shall come that my client's Mr. Jignesh A.Patel and Rajesh A.Patel are intending to Purchase Block no.1, Ground floor, Ellora shopping centre ,Ellora Co.Op.Hsg.Ltd, (Adm area.600 sqft carpet), Village Malad, Daftary Road, Malad East Mumbai.400064 (400097) from Ajay Jaswantlal Doshi and Ajay Jaswantla **Doshi** have registered Declaration Deed/ Confirmation Deed vide no. BDR11/8186/2011 dated 12/09/2011 and Ajay Jaswantlal Doshi purchased above said premises from Pushpa Mohanlal Joshi through her constituted attorney Dilip Jaswantlal Doshi on dated 27/09/2006 . The link document executed agreement between Pushpa Mohanlal Joshi and M/S.Jain Investme corporation Which is lost/misplaced.

If any person/persons, Legal heir, has any objection, claim, charge of any nature against above said Block premises the same be brought within 14 days from date of publication of notice in written to the undersigned with cogent evidence

Pradeep Kumar Tiwari (Advocate High Court) Date: 30/05/2023 Add. 404, 4th floor, Sai Parichay Bldg, Sai Baba Naga Navghar Road, Bhayander East, Thane - 401105.

PUBLIC NOTICE

MR. RAMKRUSHNA NAMDEV BHOSALE & MRS. RIYA RAMKRUSHNA BHOSALE are purchased said Flat From MR. SANTOSH G. NAIR is Legal Heirs Flat No. 104, 1st Floor, 'A' Wing , of the Building known as "LODHA SHIVAJI NAGAR CO-OP HOUSING SOCIETY LTD." SHIVAJI NAGAR CO-OP HOUSING SOCIETY LID.",
Stituated at: Lodha Heritage, Chandresh Lodha Marg,
Achole Road, Village: Achole, Nallasopara (E), Tal.
Vasai, Dist. Palghar 401209 and constructed on land
bearing Survey No. 151(01), Hissa No. Part, 165
(New), Hissa No. Part Share Certificate No. 6,, fully 5 (Five) Shares and Share Face value of Rs.50/- each (Five) Shares and Share Face value of IKS,DU-630. Distinctive Nos, from 025 to 030 hereinafter for brevity's sake collectively referred to as "The Said Shares". area admeasuring 400 Sq. ft. (Super Built up area), and by an Agreement vide Registration No. PBBM-2455-1988 dated 17/11/1988 & Agreement for Sale dated 13/10/1988. Late MR. K. P. GOPALAKRISHNAN had purchased said Flat from M/S. LODHA & CHEEDA CONSTRUCTIONS Where of Owner of the said Flat Late leaving behind him Two More Legal Heirs SMT. SARALA GOPALKRISHNAN NAIR & MRS. SMITA MANOJ NAIR all right, title and interest in favour of the MR. SANTOSH G. NAIR. So that he become the 100% owner of the said flat

NAIN, SO that he become the 100% owner of the said flat he has legal heira sper Indian succession Act.

AND MR. SANTOSH G. NAIR has sold the said flat to MR. RAMKRUSHNA NAMDEV BHOSALE & MRS. RIYA RAMKRUSHNA BHOSALE, Vide Registration no Vasai-5-12576-2021. & Agreement For Sale Dated o I hereby invite claim or objection that any person havir

any claim or objection against or into or upon in respect of said flathowsoever is hereby required to make the same know in writing to my advocate office within 14 Days from the other of which the other of the oth

MR. RAMKRUSHNA NAMDEV BHOSALE & MRS. RIYA RAMKRUSHNA BHOSALE Countersign MR.AWANEESH KUMAR TIWAR
Date: 30/05/2023 (Advente III) Date: 30/05/2023 (Advocate nigh Court) Shop No. 21, Jay Vijay Green Link Road, Nallasopara (E), Tal-Vasai, Dist-Palghar.

PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed that my client Smt. Manisha Shashikant Gavali, owner of Flat No. 104, 1st Floor, Building No. 10/H Wing Building known as Gurukrupa 10/H S.R.A. Co-op. Housing Society Ltd., Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Andheri (E), Mumbai- 400 072, admeasuring area 225 Sq. Feet Carpet, constructed on the land bearing C.T.S. No. 11-A (pt.) of Village- Chandivali,

Taluka-Kurla, Mumbai Suburban District.
That my clients had purchased the said Flat premises
Mrs. Jayshree Balwant Sawant as Transferor and Miss. Pooja Balwant Sawant & Miss. Kajal Balwant Sawant as a Confirming Party by registered Agreement for Sale dated 21/05/2023 vide Sr. No KRL1-9800/2023.

That Late Balwant Pandurang Sawant (husband of Mrs. Jayshree Balwant Sawant & father of Miss. Pooja Balwant Sawant & Miss. Kajal Balwant Sawant) was allotted the said Flat premises by the Conservator of Forests & Director Sanjay Gandhi National Park, Borivali (E), Mumbai-400 066 under S.R.A. Scheme vide Allotment Letter outward No. JKB/20/Land/1294/2012-13, Borivali dated

ntestate on 09/07/2021 leaving behind 1. Mrs. Jayshree Balwant Sawant 2. Miss. Pooja Balwan Sawant & 3. Miss. Kajal Balwant Sawant as his

Only legal heirs and representatives.

That if any person/s claiming any right, title or claim, objection of whatsoever in nature pertaining to the legal heirs ship in respect of the said flat is hereby called upon to inform and contact with me, alongwith relevant documents, within 21 days of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the

MANISH B.K. SHUKLA
Date: 30/05/2023 ADVOCATE HIGH COURT Address: B-11, Vertex Vikas Building, Next to Andher Police Station, Andheri (E), Mumbai- 400 069

client MR. YOGESH PRAKASH

PUBLIC NOTICE Notice is given to all concerned that my

MODAK AND MRS. SHRAVANI YOGESH MODAK (Prospective Purchasers) is purchasing a Flat from MR. RAHUL PRAKASH SAMANT, having Flat address as Flat no 403- C, 4th Floor, Charkop Annapurna Cooperative Housing Society Ltd, Situated at Plot no 5, Rsc - 25, Sector-8,Charkop, Kandivali West, Mumbai 400067., Admeasuring 449.2 Sq feet Carpet Area., holding share certificate no - 64 and five distinctive share from no. 316 to 320. Above Flat was Jointly owned by MR. RAHUL PRAKASH SAMANT AND MR. PRAKASH JAYWANT SAMANT and now MR. PRAKASH JAYWANT SAMANT had died on 18/03/2010 and after his death his Wife and daughter SMT. JAYSHREE PRAKASH SAMANT AND MRS. SARIKA SANJAY HATALKAR (NAME BEFORE MARRIAGE- MISS. SARIKA PRAKASH SAMANT) respectively has Release their Rights of above Flat infavour of thier Son and Brother respectively i.e MR. RAHUL PRAKASH SAMANT through Release Deed dated-26/05/2023 having Registration no- BR9-6645-2023. If any person has any claim against the above said Flat, they may lodged their claim in writing with supporting documents, with the undersigned within 15 (fifteen) days from the date of publication of this notice, after which no claim/complaints will be entertained. Date- 30/05/2023 Rajneel R Sonavane

Advocate 103/2, Snehankit chs, Sector 1 charkop,Kandivli West,Mumbai-400067 9821888832

PUBLIC NOTICE

Take note that the captioned Flat was belonging to Mr. Zainulabedin Mohd. Yusuf Sayed who expired intestate on 03.03.2006 leaving behind his only son Mr. Mazhar Imam Zainulabedin Sayed as his Legal Heir to succeed the said Flat. As per provisions of Society Bye-Law the Society have transferred the said flat in name of Mr. Mazhar Imam Zainulabedin Sayedwho intends to sell said flat to Mr. Vishal Mishra.

The said Flat is claimed to be free from all encumbrances, claims, charges and

If any Person/s, Government Authority or organization and/or Financial Institution/s have any objection for the said sale or claiming any right, title or interest by way of Inheritence, Exchange, Mortgage, Charge, Gift, Possession Sale, Lien, Lease, Sub-lease, Easement, Maintenance, Attachment, Trust, License and the like in the said Flat or any part thereof should notify his/ their nature of claim in writing with evidence to the undersigned at under mentioned address within 15 days of the publication hereof failing which, it shall be presumed that there are no claims and if any found, have been waived intentionally left unclaimed and released. Any claims or objections thereafter shall be considered invalid.

SCHEDULE

Flat No. 06, area adm. 452 sq. ft. (carpet), in Bldg no. B/10 known as 'Best Rajdoot CHSL' Anil Ubhare Road, Near Ghatkopar Bus Depot, Pant Nagar, Ghatkopar E. Mum-400075, constructed on land bearing CTS no. 65 (pt) & 1 (pt), Revenue Village Vikhroli, Tal. Kurla & Dist. Mumbai.

B-101, Usha Commercial Complex, Valipeer Road, Kalyan W. Thane

Ph. 8655278884

PUBLIC NOTICE

RAVINDRA GHAISAS.

This is to inform that by a Development Agreement dated 16/01/1984 and in pursuance of an Allotment Letter dated 31/12/2004, SHUBHAMKAROTI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED (NOW KNOWN AS SANKALP CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED) allotted two flats being FLAT NOS.B-11 AND B-12 ON THE GROUND FLOOR OF THE SOCIETY KNOWN AS "SANKALP CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" LYING AND BEING SITUATED AT VILLAGE: DAHISAR, CITY SURVEY NOS.1397, 1398, SHUBHAMKAROTI SANKUL, BAJIPRABHU DESHPANDE ROAD NO.6, DAHISAR (EAST), MUMBAI: 400 068 to SHRI VASUDEO MADHAV

The said SHRI VASUDEO MADHAV KARANDIKAR died intestate on 15/08/1995 leaving behind him SMT. SHOBHANA VASUDEO KARANDIKAR (WIDOW-DIED ON 05/07/2001), SHRI NIRVAN VASUDEO KARANDIKAR (SON), SMT. SUDHA SHRINIVAS KARMARKAR (MARRIED DAUGHTER) AND SMT. VINITA VINAYAK GODSE (MARRIED DAUGHTER) as the heirs and legal representatives.

By an Unregistered Family Agreement dated 01/10/2001 executed amongst SHRI NIRVAN VASUDEO KARANDIKAR, SMT. SUDHA SHRINIVAS KARMARKAR AND SMT. VINITA VINAYAK GODSE, the said SMT. SUDHA SHRINIVAS KARMARKAR AND SMT. VINITA VINAYAK GODSE declared that they will not claim any right in respect of movable or immovable property against SHRI NIRVAN VASUDEO KARANDIKAR and they have also declared that they have received sum of Rs.4,00,000/- each from SHRI NIRVAN VASUDEO KARANDIKAR towards full and final settlement of claim.

Thereafter said society after following due procedures transferred said Flat No.B-12 and share certificate in the name of SHRI NIRVAN VASUDEO KARANDIKAR.

By an Agreement for Sale dated 28/04/2023 registered with the Sub-Registrar, Borivali-2 under Serial No.6578/2023 dated 28/04/2023, SHRI NIRVAN VASUDEO KARANDIKAR agreed to sell one of the flat being No.B-12 and shares to my said clients and in said greement for sale SMT. VINITA VINAYAK GODSE (Sister of SHRI NIRVAN VASUDEO KARANDIKAR) has been joined as Witness to said agreement for sale.

SMT. SUDHA SHRINIVAS KARMARKAR (Sister of SHRI NIRVAN VASUDEO KARANDIKAR) is mentally sick and survived by her two married daughters' namely SMT. SANJIVANI JOGLEKAR and SMT. SHALAKA GHATE who are residing at abroad and daughters

Now my said client is desirous to avail loan against mortgage of FLAT NO.B-12 from the bank and to perfect the title it becomes essential to invite the claim from public at large in respect

Any persons having any claim, right, title, interest against, to or in respect of the said room and shares or any part thereof, whether by way of inheritance, mortgage possession, sale, gift, lease, charge, trust, maintenance, easement or otherwise are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below within a period of 14 days from publication hereof, failing which my client shall proceed to nortgage the said flat in favour of bank without reference to any such claims. DATED THIS 29TH DAY OF MAY, 2023

(HITESH DINKARRAI PATEL) ADVOCATE HIGH COURT

BLOCK 9, BLDG NO.25, SHREE GFOVIND NAGAR SOCIETY, NEAR MARUTI TEMPLE, GOVIND NAGAR, BORIVLI (WEST)

SUNIL INDUSTRIES LIMITED

CIN No: L99999MH1976PLC019331

Regd Office: D-8, M.I.D.C., Phase II, Manpada Road, Dombivli (E) - 421 203 Dist, Thane, Maharashtra

Tel No. 022-22017389 | Web site: www.sunilgroup.com | | Email ID: info@sunilgroup.com ted Financial Results for the Quarter and Year ended 31.03.2023

				(Rs. In Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.2023	Year ended 31.03.2023	Previous Year ended 31.03.2022
		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	1,661	22,777	16,168
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	20	494	410
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	20	494	408
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30	344	271
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive			
	Income (after tax)]	24	338	280
6	Equity Share Capital	420	420	420
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet			
	of the previous year	3,887	3,887	3,548
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	Rs.	Rs.	Rs.
	(for continuing and discontinued operations) -	10/- each	10/- each	10/- each
]	(a) Basic	0.57	8.05	6.67
- 1	(b) Diluted	0.57	8.05	6.67

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of he Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website

For Sunil Industries Ltd Mr. Vinod Lath Directo

Date: 29-05-2023 DIN: 00064774 Place: Dombivli

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-400002 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788 • CIN: L29110MH1995PLC085738

Email: investor.relations@kashyaptele-medicines.com · Website: www.kashyaptele-medicines.com EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023 (As per Schedule III Companies Act. 2013 & IND-AS)

(Pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI(LODR) Regulation, 2015) (Rs. in lakhs except EPS)

		Quarter Ended			Year E	Ended
S N	l Particiliare		31/12/2022 Unaudited	31/03/2022 Unaudited	31/03/2023 Audited	31/03/2022 Audited
1	Total income from Operations	3.85	5.40	4.00	19.65	19.55
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	(0.61)	0.08	(13.15)	0.42	(10.41)
3	. Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items	(0.61)	0.08	(175.61)	0.42	(172.87)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	(0.46)	0.06	(174.87)	0.31	(172.76)
5	. Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	(0.46)	0.06	(174.87)	0.31	(172.56)
11	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	-	-	-	(410.24)	(410.56)
8	Earnings per share (of Rs. 1/- each) (For Continued and Discontinued Operations) 1. Basic 2. Divised	(0.001)	0.000	(0.366)	0.001	(0.362)

Diluted Notes:

The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the guarter and year ended 31 March, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

The financial results have been preparedin accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. The above Audited Financial Results of the Company for the quarter and financialyear ended 31st March, 2023have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 29th May, 2023.

4. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to

For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors

Raghav Agrawal

Director & CFO

(DIN: 02264149)

Date: 29-05-2023 Place : Ahmedabad

make them comparable

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Late Rajan Anant Sule was the owner of the residential Flat No. 401, area admeasuring about 705 Sq. Fts. Built up or

4th Floor of the Building known as Gavatri Home Co-operative Housing

Society Ltd., constructed and situated on Non-Agriculture Land Bearing Survey No. 88/20, 21P, Plot No. 3, in Mauje or Revenue Village - Kulgaon

But Late Rajan Anant Sule expired on 22/03/2019 leaving behind his 2 sons

i.e. Mr. Harshal Rajan Sule and Mr. Pankaj Rajan Sule and a daughter, Mrs

Karuna Shekhar Tipnis as his legal heirs. Mrs. Karuna Shekhar Tipnis

relinquished her right in favour of Mr. Harshal Rajan Sule and Mr. Panka

Rajan Sule in respect of the abovementioned property. Any other person having any claim on the said property by way of ownership, tenancy, sale

Mortgage etc. are requested to inform on the below address within 7 days

from the publication hereof any claim received after the aforesaid period

shall be deemed to have waived or abandon and the further proceeding will

Ltd., Hendrepada, Near Chintamani Mandir, Kulgaon Badlapur (W) Dist: Thane Mob: 9594264597 (Advocate)

be completed without taking any reference to such claim.

Office Add:- Office No.01, Aditi Plaza CHS

NOTICE is hereby given to the public in general that, my client Mrs Priti Arun Mhatre currently residing at 201 Madhu Shilp Soc, Mithbanda Rd. Thane (East) once married to one Mr. Arun Ragunath Mhatre on 25th May 1972 and had 2 children from their wedlock. The said Mr. Arun Ragunath Mhatre died intestate on 1st July 2022 leaving behind the following legal heirs as mentioned below:-

1. Mrs. Priti Arun Mhatre. Age 72 years (wife)
2. Mrs. Aditi Nilesh Pawar. Age 47 years (daughter)

3. Mrs. Vishakha Yogesh Patankar. Age 42 years (daughter) It is hereby a declaration to the public at large that the above mentioned person are only the legal heirs and representatives of deceased Mr. Arur Ragunath Mhatre and are entitled to all the said movable and immovable properties of the said deceased Mr. Arun Ragunath Mhatre.

In the circumstances aforesaid if any person or party has any objection for the said declaration regarding the legal heirs of said deceased Mr. Arur Ragunath Mhatre, may record their objection in writing with me, at my address given below, within 15 days from the publication of this notice The party having any objection shall also forward to me, along with their objection, the true/certified copies of the relevant document disclosing sucl claim of being legal heirs.

If no objection is received within the stimulated time of 15 days the said declaration regarding the legal heirs shall deemed to be full and final for all the future legal purpose of my client and thereafter no cognizance of any objection will be entertained.

Adv. AMOL D. PATIL

Place: Thane **Date:** 30/05/2023

Add : Krishna Arcade, Swami Samarth Compound, 1st Floor, Near to Traffic Police Chowki, Nashik Highway Road, Majiwada Junction, Thane (W) -400601

PUBLIC NOTICE

RH/Plot No. 62, Aashiyana, Sector 2, Koparkhairane, Navi Mumbai -

Notice is hereby given that Girish Bankelal Agrawal has sell the following oned movable property to my client LALIT VIJAY SHELKE - DETAILS OF THE PROPERTY -

ALL THAT PIECE & PARCEL OF T.D.R. credit admeasuring about 35 sq.mtrs area out of Total T.D.R. credit of 3579.25 sq.mtrs, area under Certificate No 231 vide O/W No. TP/DRC/2289 dated 01/08/2022 as per DRC issued by B.N.C.M.C., Bhiwandi, in lieu of Surrender of Land. for D.P. Road bearing Survey No. 110/12/2, situate lying and being at Village Chavindra, Taluka Bhiwandi, within the limits of Bhiwandi Nizampur Municipal Corporation,

Any person/s having any type of claim/s or interest/s in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment etc. or any dues pending in any Government or Semi-Government offices can raise his/her/their objection in writing along with Documentary evidence at Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Town Planning Department, Fourth Floor, Bhiwand and at the below, mentioned address within the period of 14 days from the date hereof, falling which the said procedure will be completed by my client without any reference to such claims and the same, if any shall be considered

as walved, null and vold. ADV SURALL JAIN Advocate High Court Office Address: At Konark Arcade, First Floor, Office No. 121, Opp. Tahsil फुलशेतीमुळे मजुराचे पालटले नशीब, आता महिनाभरात दीड लाखांचे उत्पन्न!

नवी दिल्ली,

महाराष्ट्रातील शेतकरी

केवळ पारंपारिक पिके घेतात, असे लोकांना

वाटते. पण तसे नाही

फुलांची लागवड करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. असेच एक शेतकरी गजानन माहोरे. गजानन माहोरे यांनी फुलांची लागवड करून लोकांसमोर आदर्श ठेवला आहे

येथील शेतकरीही आधुनिक पद्धतीने

विशेष म्हणजे बहिणीच्या

सांगण्यावरून त्यांनी

झेंडू आणि गुलाबाच्या

फुलांची लागवड सुरू

केली आहे. त्यामुळे

त्यांची बंपर कमाई

होत आहे. किसान

तकच्या वृत्तानुसार,

शेतकरी गजानन माहोरे

हे हिंगोली जिल्ह्यातील

दिग्रस गावचे रहिवासी

आहेत. ते ६ एकर

जमिनीवर विविध

प्रकारच्या फुलांची

लागवड करत आहेत.

त्यामुळे त्यांना दरमहा

पारंपरिक पद्धतीने शेती

करत होतो, त्यामुळे

घराचा खर्च भागवणे कठीण होते. यानंतर

संपूर्ण कुटुंबासह मजूर

म्हणून काम करू लागलो. पण, यादरम्यान माझ्या बहिणीने फुलशेती

करण्याचा सल्ला

दिला. यानंतर दीड

झेंडूच्या फुलांची

लागवड सुरू केली.

यातून चांगली कमाई

होऊ लागली, असे

गजानन माहोरे यांनी

सांगितले. हिंगोलीत

आठवे ज्योतिर्लिंग

आहे. येथे देशभरातून

भाविक येतात. तसेच

नांदेडमध्ये शीखांचे

धर्मस्थळ आहे. या

मागणी जास्त आहे.

या दोन्ही ठिकाणी

जाऊन फुलांच्या

हारांची विक्री करतात

त्यामुळे त्यांची बंपर

गजानन माहोरे यांनी

सांगितले. विशेष

म्हणजे फुलांची

त्यांनी

मागणी वाढल्यावर

लागवडीखालील

क्षेत्रही वाढवले. आता

ते आपली तीन एकर

जमीन आणि तीन

एकर भाडेतत्त्वावर

घेऊन फुलांची शेती

करत आहेत. ते

गुलाब, निशिगंधा,

प्रकारच्या फुलांची

यामुळे शेतकरी

गलांडा, झेंडू अशा १०

लागवड करत आहेत.

गजानन माहोरे यांना

दीड लाख रुपयांचे

उत्पन्न मिळत आहे.

मागणीनुसार फुलांची

म्हणतात. ते ठिबकद्वारे

झाडांना पाणी देतात,

यामुळे पाण्याची

बचतही होत आहे.

शेतकरी बांधवांना

जास्त नफा

कमी खर्चात जास्तीत

मिळवायचा असेल तर

ते फुलांची लागवड

करू शकतात, असे

गजानन माहोरे

सांगतात.

लागवड केल्याचे

गजानन माहोरे

याचबरोबर,

बाजारातील

कमाई होत आहे, असे

दोन्ही ठिकाणी फुलांना

एकरात देशी गुलाब व

सुमारे दीड लाखाचे उत्पन्न मिळत आहे

दरम्यान, पूर्वी

दि. २९

(वृत्तसंस्था):

नवी दिल्ली, दि. २९ (वृत्तसंस्था): केंद्र सरकारचं वाढत्या महागाईवर लक्ष असून निश्चित वेळी बँकाचं खासगीकरण केलं जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांनी २ हजारची नोट चलनातून माघार घेण्याच्या निर्णयावरून काँग्रेस नेते पी चीदंबरम यांना त्यांच्या विधानावरून फटकारले. हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्णय असतात, यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले. माजी अर्थमंत्री पी

चीदंबरम यांनी २ हजारची नोट चलनातून मागे घेण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारशी जोडले होते. तसेच यावरून अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल अशी भीती वर्तवली होती. यावर बोलताना सीतारामन यांनी चीदंबरम यांच्या विधानाची खिल्ली उडवली.

'माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना चांगलं माहिती आहे की, याबद्दलचा निर्णय आरबीआय घेत असते. याशिवाय चलनाचे आयुष्यमान देखील संपुष्टात आले होते. मला वाटते की आपण सर्वांनी परिस्थिती



समजून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी

सांभाळलेल्या कार्यालयाबद्दल योग्य टिप्पणी करणे किंवा मत मांडण्याबद्दल न बोलणेच चांगले होईल'. असं सीतारामन यांनी चीदंबरम यांच्या विधानाबद्दल

सातत्याने वाढत असलेल्या महागाईवर सरकार सतत लक्ष ठेवून आहे, असंही सीतारामन यांनी सांगितलं. याशिवाय केंद्र सरकार महागाई कमी करण्यावर लक्ष ठेवून आहे. देशातील महागाई दरात आता घसरण झाली असून तो ४.८ टक्क्यांवर आला

आहे, जेणेकरून महागाई नियंत्रणात ठेवता येईल रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे, ते वेळीच व्हायला हवे, असं सीतारामन यांनी अधिक सरकारी बँकांचे खासगीकरण निश्चित वेळेत केले जाईल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. सरकार आपल्या वेळापत्रकापासून मागे हटणार

मी, कु. प्रियांका गजानन विचारे राहणार ७०३, पेट्रा टॉवर, मार्वल गोल्ड कॉम्प्लेक्स, एल. बी. एस |रोड, भांडुप (पश्चिम), मुंबई ४०० |०७८, (मोबाईल : ९८६००७२६२९) याद्वारे घोषित करतो की : लग्नापूर्वीचे माझे नाव प्रियांका गजानन विचारे |होते व आता लग्नानंतरचे माझे |नाव श्रीम. प्रियांका आशुतोष तावडे दि. ३०.०५.२०२३

SURAKSHA

सुरक्षा असेट्स रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड

सीआयएन : यु ७४१२०एम एच २०१५ पीएलसी २६८८५७

नोंदणीकृत कार्यालय : आयटीआय हाँऊस, ३६, डॉ आर के शिरोडकर मार्ग, परेल पूर्व, मुंबई - ४०० ०१२ दूरध्वनी क्रमांक : + ९१ २२ ४०२७ ३६६२ फॅक्स : + ९१ २२ ४०२७ ३७००, ईमेल आयडी : pratibha.upadhyay@surakshaarc.com संकेतस्थळ : www.surakshaarc.com

परिशिष्ट ४ -ए [सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ८ (६) अनुसार] स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना

थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना सिक्युरिटायझेथान अँड रिकन्स्ट्रक्यान ऑफ फिनान्यिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २०० सदरील कायदा) अनुसार तसेच त्यासह वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ८ (६) (सदरील नियम) मधील तरतुदी यांच्या अनुसार.

तपशिलाने नमुद केल्यानुसार आहे.

/ प्रतिभूती प्रदाता यांचे नाव	मालमत्तेचा तपशील	ताबा घेतल्याची तारीख	मागणी सूचना तारीख	करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	इ लिलावाची तारीख आणि वेळ	राखीव किंमत (रु)	इसारा रक्कम (१० %) (रु)	२८ मे २०२३ रोजी येणे असलेली रक्कम
गीतेश भानुशाली (कर्जदार) नरेश बी भानुशाली मीनल	सदिनका क्रमांक ७०१, ७ वा मजला, काना रेसिडेन्सी, प्लॉट ए -५४सेक्टर क्रमांक १६, उलवे, नवी मुंबई, क्षेत्र ८०६ चौरस फूट सुपर बिल्ट अप	०८/०८/२०२२	०८/०२/२०१९	२८/०६/२०२३	३०/०६/२०२३ वेळ दुपारी १. ०० ते २. ००	रु ५२,५०,००० /- (रुपये बावन्न लाख पन्नास हजार मात्र)	रु ५,२५,००० /- (रुपये पाच लाख पंचवीस हजार मात्र)	रु ३,४६,१०,३९८ /- (अधिक त्यावरील पुढील व्याज, शुल्क
के भानुशाली स्नेहा जी भानुशाली दिव्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (सहकर्जदार)	सदिनका क्रमांक ७०२, ७ वा मजला, काना रेसिडेन्सी, प्लॉट ए ५४सेक्टर क्रमांक १६, उलवे, नवी मुंबई, क्षेत्र ५४८ चौरस फूट सुपर बिल्ट अप	०८/०८/२०२२	०८/०२/२०१९	₹८/ <i>०६</i> /२०२३	३०/०६/२०२३ वेळ दुपारी १. ०० ते २. ००	रु ३५,६०,००० /- (रुपये पस्तीस लाख साठ हजार मात्र)	रु ३,५६,००० /- (रुपये तीन लाख छप्पन्न हजार मात्र)	आणि अन्य आकार दिनांक २८ मे २०२३ पासून
	सदिनका क्रमांक ७०३, ७ वा मजला, काना रेसिडेन्सी, , प्लॉट ए ५४सेक्टर, क्रमांक १६, उलवे, नवी मुंबई, क्षेत्र ७७७ चौरस फूट सुपर बिल्ट अप	o८/o८/२o२२	०८/०२/२०१९	२८/०६/२०२३	३०/०६/२०२३ वेळ दुपारी १. ०० ते २. ००	रु ५०,५०,००० /- (रुपये पन्नास लाख पन्नास हजार मात्र)	रु ५,०५,००० /- (रुपये पाच लाख पाच हजार मात्र)	
	सदिनका क्रमांक ७०५, ७ वा मजला, काना रेसिडेन्सी, प्लॉट ए ५४, सेक्टर क्रमांक १६, उलवे, नवी मुंबई, क्षेत्र ५४८ चौरस फूट सुपर बिल्ट	२३/१२/२०२३	०८/०२/२०१९	२८/०६/२०२३	३०/०६/२०२३ वेळ दुपारी १. ०० ते २. ००	रु ३५,६०,००० /- (रुपये पस्तीस लाख साठ हजार मात्र)	रु ३,५६,००० /- (रुपये तीन लाख छप्पन्न हजार मात्र)	

अटी आणि शतीं

लिलावाद्वारे विक्री प्रक्रिया "ऑनलाईन इ लिलाव / बिङिंग पद्धतीने बँक मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मेसर्स इ प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजीस लिमिटेड - ऑक्शन टायगर मुंबई यांच्याकडून घेण्यात येईल. संपर्क व्यक्ती श्री रामप्रसाद (मो) + ९० : ०९२६५५६२८२१ / ०९२६५५६२८१ / ०९३७४५१९७५४ / + ९१ : ६३५२४९०७७३ (इ मेल) / ramprasad@auctiontiger.net. दूरध्वनी क्रमांक : ०७९- ६१२००५५९, संकेतस्थळ : https://

बोलीदार यांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी बोली अर्ज. निविदा प्रपत्र. लिलावादारे विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्ती यांचा आपल्या बोली सादर करण्याच्या आधी आणि इ लिलाव विक्री प्रक्रियेत सहभाग घेण्याच्या आधी बोली केवळ ऑनलाईन पद्धतीने विहित नमन्यात आवश्यक त्या तपशिलासह सादर करणे आवश्यक आहे

इसारा रक्कम भरणा निश्चित केलेल्या राखींब किमतीच्या १० % इतकी आहे आणि ती आरटीजीएस / एनईएफटी / फंड ट्रान्स्फर यांच्या माध्यमातून खालील प्रमाणे नमूद केलेल्या खात्यात बोली ऑनलाईन सादर करण्याच्य पर्वी जमा करणे आवश्यक आहे

बँकेचे नाव आणि शाखा " आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लोअर परळ, मंबई लाभार्थीचे नाव : सुरक्षा एआरसी ०२० ट्रस्ट खाते क्रमांक : - ०३९३०५०१२५०० आयएफएससी कोड : आयसीआयसी ००००३२३

बोली रक्कम राखीव किमतीच्या पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे आणि बोलीदार यांनी आपल्या बोली रु ५०,०००/- च्या पटीत (रुपये पन्नास हजार मात्र) वाढविणे आवश्यक आहे. मालमत्तेची विक्री प्राधिकृत अधिकारी यांनी निर्धारित केलेल्या राखीव रकमेच्या पेक्षा कमी किमतीला केली जाणार नाही. राखीव किमतीपेक्षा कमी किमतीला लावलेली बोली फेटाळण्यात येईल आणि जमा केलेली इसारा रक्कम जप्त करण्यात येईल. यशस्वी बोलीदार यांना खरेदी रक्कमेच्या २५ % रक्कम (ज्यात इसारा रकमेचा समावेश आहे आणि जी १० % प्रमाणे वरील प्रमाणे नमूद केल्यानुसार आहे) यशस्वी बोलीदार म्हणून घोषणा झाल्याच्या दिवशी किंवा त्य तारखेपासून कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी भरणा करणे आवश्यक आहे. खरेदी रकमेच्या उर्वरित ७५ % रक्कम संरक्षित धनको यांनी यशस्वी बोलीदारची घोषणा केल्यानंतर १५ दिवसांत किंवा खरेदीदार आणि संरक्षित धनको यांच्यात लेखी स्वरूपात मान्य झालेल्या वाढीव तारखेला भरणा करणे आवश्यक आहे. आणि हा कालावधी तीन महिन्यांच्या कालावधी पेक्षा अधिक असणार नाही.

अयशस्त्री बोलीदार यांनी भरणा केलेली इसारा रक्कम इ लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत परत करण्यात येईल. विक्री प्रक्रिया ही संरक्षित धनको यांच्या मान्यतेला अधीन राहील. जर खरेदीदार / हमीदार यांनी संरक्षित धनको यांना देणे असलेली रक्कम सेल डीड निष्पादित करण्याच्या आधी अदा केल्यास विक्री प्रक्रिया घेण्यात येणार

इच्छुक निविदादार यांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी स्वतःच्या पातळीवर मालमत्तेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेवर कोणताही भार, लिन, मालमत्ता कर देयक आणि अन्य सरकारी तसेच वैधानिक देयके असल्यास त्याची जबाबदारी प्राधिकृत अधिकारी यांची असणार नाही. वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी १७ जून २०२३ रोजी सकाळी ११. ०० ते संध्याकाळी ४. ०० या वेळेत इच्छूक पक्षकार / निविदादार यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या पूर्व

परवानगीने करता येईल. कोंणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे राहील.

े विकी प्रक्रियेया अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी यशस्वी खरेदीदार यांच्या नावे "विकी प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, कन्व्हेयन्स, व्हॅट / जीएसटी आदींचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. यशस्वी खरेदीदार यांना प्राप्तिकर कायदा १९६१ मधील तरतुदी ज्यात मूल्ओतातून करकपात जी सदरील स्थावर मालमत्तेच्या खरेदीच्या संदुर्भात आहे, त्यांची पूर्तता करावी लागेल. विक्री प्रक्रिया ही सदरील कायद्यात नमूद केलेल्या अटी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अटी आणि शर्ती यांना अधीन असेल

यापुढील अधिक माहितीसाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक : + ९१ ९९२० २१८४०७ येथे संपर्क साधावा. अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कृपया निवदा प्रपत्र काळजीपूर्वक वाचावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येईल. (त्यातील तपशील हा या सूचनेचा भाग

ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणदार यांच्यासाठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे (प्राधिकृत अधिकारी) दिनांक : ३०/०५/२०२३

स्थळ : नवी मुंबई

केएसएस लिमिटेड

(पूर्वीचे के सेरा सेरा लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L22100MH1995PLC092438

नोंदणीकरण कार्यालय : यनिट क्र. १०१ए व १०२, १ ला मजला, मोरया लॅंडमार्क २, प्लॉट क्र. बी १७, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ दूर. क्र. ०२२-४०४२७६००/४२०८८६०० फॅक्स : ०२२-४०४२७६०१ वेबसाइट : www.kserasera.com ईमेल : info@kserasera.com

स्थायी लेखापरीक्षित वित्तीय अहवाल एकत्रित लेखापरीक्षित अहवाल तिमाही अखोर तिमाही अखोर तपशील 38.03.2023 38.82.2022 ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२३ ३१.१२.२०२२ 39.03.2023 39.03.2022 39.03.2022 कामकाजातून महसूल निव्वळ विक्री अन्य कार्यचलन उत्पन्न (3.53 309.8 १०४७.०७ एकुण उत्पन्न (ए+बी) (3.52) 352.3 230.20 २१३.९६ 892.47 खर्च : कार्यचलन मूल्य १९१.ह १६४.६ १२३.७३ 9EC.08 २९१.९४ स्टॉक इन ट्रेड खारेदी १६.५ १६.५ गेरिड गुड्स, स्टॉक इन ट्रेड व कार्य चार आहे यांचे इन्वेंटरीजमधील बदल कर्मचारी लाभ खर्च १३.८३ ११२. (४५.६२ बी) वित्त मूल्य 0.05 0.0 ४६.१९ ४५.६३ 43.65 823.38 280.0 घसारा व परिशोधन खार्च १७.४ 28.90 E9.23 69.98 60.39 €19.0 90.98 293.49 ३६५. अन्य खर्च (84.84) 4.191 १३0.30 E8.80 988.49 ८.६५ 60.8 868.60 २९२.६३ 886. एकूण खर्च (ए दू डी) (80.50) ३४०.६६ १२४२.४३ 24.3 843.64 ?39.? 239.23 १६०६.५ 308.01 848.70 अतिरिक्त बाबी व कर पश्चात (२५.३६ २०.६४ £9.83 (१५३.६८) (१३९.१३) (२३९.२३) (१४६.५७) (280.38) (449.86) (९२५.९१) (तोदा) (१-२) अतिविशेष बाबी (9.30 (३७५.४९ (9.36 (३,०६७.९९ (88.60 (३७५.४९ (88.60 (३,११८.७३ अतिविशेष बाबी व करपश्चात नफा/तोटा (8088.88) 13.80 (३४.७४ (429.84) (१४८.५१) (3306.22) 20.58 (१५८.३४) (484.60) (468.24) (३−४) कर खर्च वालू कर -स्थगित कर कालावधीकरिता नफा/ (तोटा) (५-६) 20.58 (३४.७४ (886.48) (3300.22) (846.38) (६१५.८० (४०४४.६४) अग्वंडित कार्यलचनाकरिता नफा/ (तोटा) खांडित कार्यलचनाचे कर खार्च 0,00 (429.84) (१४८.५१ (3300.22) खांडित कार्यचलनाकरिता कर पर्व नफ (तोटा) (८-९) हालावधीकरिता नफा/ (तोदा) (७+१०) 13.90 (३४.७४ (429.84) (१४८.५१) (3300.22) (१५८.३४ (484.60 (५७१.२५) (४०४४.६४) अन्य सर्वसमावेशक उत्पन्न) नफा व तोटा वर्गीकत करण्यात न आलेले बाबं २) नफा वा तोटा वर्गीकत न करण्या आलेल्या बाबींच्या संबंधात आयकर ;) नफा व तोटा वर्गीकृत करण्यात न आलेले बाबी २) नफा वा तोटा वर्गीकृत न करण्या 0.0 0.0 0.0 0.00 0.0 0.0 आलेल्या बाबींच्या संबंधात आयकर एकूण अन्य सर्वसमावेशक उत्पन्न निञ्वळ क 0.00 कालावधीकरिता एकण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधी/वर्ष (७+८) समाविष्ट नफा, तोटा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न कालावधीकरित (१४८.५१ धारक कंपनीचे मालक यांना नसलेले व्याज (468.24) (468.24 प्रदानित इक्विदी भाग भांडवल (दर्शनी 29.346.0 29,346.6 29,342.00 29,342.00 29.342.00 29,346.00 29.342.00 29,342.00 29,342.00 29.342.64 मूल्य रु. १०/- प्रत्येकी, संपूर्ण प्रदानित अन्य इक्विटी प्रति भाग भांडवल उत्पन्न रु. १०/ – प्रत्येकी . मूळ (०.१९ . सौम्यीकर (0.88)

वित्तीय अहवालाची नोंद घ्यावी

१. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ यांच्या व कंपनी (भारतीय लेखा समिती) सुधारणा नियम, २०१६ च्या नियम ३ समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब काण्याकारिता इंडियन अकाउंटिंग स्टैंडईस (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालनामध्ये तयार केला आहे. संचालक मंडाळाद्वारे पुन:निर्धारित करण्यात येत आहे व त्यांची सभा दि. ०५ जुलै, २०१६ रोजी संचालक मंडळाद्वारे मान्य करून लेखा समितीद्वारे शिफारस करण्यात येणा . वरील अहवाल वित्तीय अहवाल दि. २९ मे, २०२२ रोजी अंतरिम ठराव विशेषज्ञ यांच्याद्वारे मंजूर व पाहण्यात आला आहे. कंपनीचे लेखापरीक्षित अहवाल सदर अनुसार निर्धारित करण्यात आले आहे

. सिनेमॅटोग्राफिक संस्था यांना भाड्याने घेण्याकरिता व्हीएटी दाथित्वे यांच्या खात्यावर एमव्हीएटी अंतर्गत दंडात्मक व व्याजासह सुचना. सदर इंडस्ट्री कॉनसेसस यांच्यासह कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थेद्वारे प्रवधान करण्याकरिता कंपनीच्या लेखाची निवृक्त

करण्याकरिता एक्सचेंज, एक्सचेंज मार्फत कंपनीचे क्रेडेंशिअल/ फंडामेंटलची चाचणी प्रक्रिया स्वित करत आहे. कंपनीस रु. ७३४.०६ लाखाची मागणी सुचना स्विकृत झाली आहे व सिनेमेंटोग्राफिक संस्थांच्या भाडेतत्त्वावर व्हीएटी वायित्वांच्या खात्यावर ए व्हीएटी अंतर्गत व्याज व दंड आकराण्यात येईल. फिल्म इंडस्ट्री कॉन्सेसन्स मध्ये कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थापनाद्वारे विचारात घेतला जाणार नाही. यांच्यतिरिक्त वरील अनुसार टीप ५ व ६ मध्ये कंपनीने मुंबई उच्च न्यायालय येथे प्रतिभूती अपील न्यायाधिकरण व कर्ज वसुली न्यायाधिकरण (मुंबई) येथे दाखल केली आहे. पेरेंट कंपनी सदर वित्तीय अहवालामध्ये मागणी करत आहे.

. सदर कंपनी कालावधीच्या दरप्यान वित्तीय वर्ष २०१९-२० दरप्यान कंपनीच्या कार्यालय जागेमध्ये अनुच्छेद १३२ अंतर्गत आयकर आयोजित करत आहे. कंपनी खटला आयकर मागणी रु. ५४८८.९२ लाख वित्तीय वर्ष २०१४-१५ ते २०२०-२१ करिता अनुच्छेद १४३(३) अनुच्छेद १५३ए/१४३ (३) अंतर्गत आदेश जारी करत आहे. कंपनी संबंधित ॲसेसमेंट वर्षाकरिता सदर खटला मागणीकरिता सीआयटी (अपील) दाखल करत आहे.

कंपनीस रू. ७३४.०६ लाखाची मागणी सुचना स्विकृत झाली आहे व सिनेमॅटोग्राफिक संस्थांच्या भाडेतत्त्वावर व्हीएटी दायित्वांच्या खात्यावर एमक्हीएटी अंतर्गत व्याव व दंड आकराण्यात येईल. फिल्म इंडस्ट्री कॉन्सेसन्स मध्ये कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थाप द्वारे सदर मागणी सूचनेचर कायदेशीर कारवाई करून व्हीएटी आधारित कर आकारत आहे. त्यासुळे, सदर अहवाल व्यवस्थापनाद्वारे विचारात घेतला जाणार नाही. याव्यतिरिक्त वरील अनुसार टीप ५ व ६ मध्ये कंपनीने मुंबई उच्च न्यायालय येथे प्रतिभूती अपील

न्यायाधिकरण व कर्ज वसुली न्यायाधिकरण (मुंबई) येथे दाखल केली आहे. पॅरेंट कंपनी सदर वित्तीय अहवालामध्ये मागणी करत आहे स्थायी अहवाल तसेच अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल इंडियन सबयडरीज (अर्थात के सेरा सेरा बॉक्स ऑफिस प्रायव्हेट लिमिटेड, के सेरा सेरा मिनीप्लेक्स लिमिटेड, के सेरा सेरा हिजीटल सिनेमा लिमिटेड, बिला जेवेल्स लिमिटेड, बिला गोल्ड व प्रीसीजन मेटल

लिमिटेड व खालील सबसायडरीज (अर्थात केएसएस ई-कॉमर्स टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे केएसएस स्पीड टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात). मायक्रो कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड वित्तीय धनको कंपनी यांनी दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा कोड, २०१६ (आयबीसी) यांच्या समक्ष अनुच्छेद ७ अंतर्गत याचिका दाखल केली आहे व राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) यांच्या समक्ष कॉर्पोरेत

दिवाळखोरी ठराव प्रक्रिया (सीआयआरपी) कंपनीच्या संबंधात दाखल केली आहे. वित्तीय धनको यांनी रु. ६७.१२ करोडचे वित्तीय दायित्व जमा करावे. . सदर वित्तीय अहवाल अंतरिम ठराव विशेषज्ञ (आयआरपी) अनुसार स्वाक्षरी केला आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे पाहण्यात आला आहे जो कोडच्का अनुच्छेद १७ च्या तरतूदी अंतर्गत पृष्ठी केला आहे. अंतरिम ठराव विशेषज्ञ यांनी कोडच्या अनुच्छेद

त्यांचे अनुपालन करून वित्तीय वर्षाच्या अखेरीस प्रदानित व इनकम टॅक्स सह कर वगळण्यात येईल १०. सदर गत आकडेवारी चालू कालावधीच्या संबंधात पुन:निर्धारित, आवश्यक आहे.

. आयएनडी एएस-१०८ च्या आवश्यकतेअनुसार सिंगल बिझीनेस सेगमेंट मध्ये ऑपरेटिंग अनुसार कंपनी आवश्यक करत आहे.

केएसएस लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशान्वये र

1st Dhobi Talao Lane, Marine Lines, Mumbai-400 002.

कर्णावती फायनान्स लिमिटेड सीआयएन: L65910MH1984PLC034724

नोंदणीकृत कार्यालय : व्रज ग्रुप, २ रा मजला, सिमरन सेंटर, मोग्रा गाव, ३०एच पारसी पंचायत रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५३.

कॉर्पोरेट कार्यालय : व्रज, ५ वा मजला, प्रेसीडन्ट हॉटेलच्या समोर, भूमी प्रेसजवळ, लिमदा लेन, जामनगर - ३६९ ००९, गुजरात दूर. क्र. ०२८८२६७३७५९ फॅक्स : ०२८८२६६३०४२ ईमेल : karnavatifinance@gmail.com वेबसाइट : www.karnavatifi

दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखोरकरिता स्थायी लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श (रु. लाखात ईपीएस वगळता

विवरण	ातमाहा अखोर दि. ३१.०३.२०२३	ातमाहा अखोर दि. ३१.०३.२०२२	वर्ष अखोर ३१.०३.२०२३	वर्ष अखोर ३१.०३.२०२२
	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	९७.४०	१२९.०३	२८४.७०	२४७.५०
कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा	-७९.६७	१७०.०१	७४.७६	४०.५१
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींपश्चात)	-७९.६७	१७०.०१	७४.७६	४०.५१
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	-५९.४६	१५९.८२	५६.११	३०.३१
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न				
(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	-49.88	१५९.८२	५६.११	३०.३१
इक्विटी भाग भांडवल	१००५.००	१००५.००	१००५.००	१००५.००
आरक्षित (महसूल आरक्षित वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	-	-
प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी)				
(चालू व खंडीत कार्यचलनाकरिता)				
मूळ (तिमाही अखेरकरिता वार्षिक नाही)	-०.०६	०.१६	०.०६	60.0
सौम्य (तिमाही अखेरकरिता वार्षिक नाही)	-०.०६	०.१६	०.०६	60.0
टिप:				

१. सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई लि.) यांच्यासह दाखल तिमाही अखेर ३१ मार्च, २०२३ रोजीकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचा वरील वित्तीय सारांश आहे. दि. ३१ मार्च, २०२३ रोजी अखेर तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्शाचा संपूर्ण अहवाल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई लि.) वेबसाइट www.bseindia

com व सदर कंपनीची वेबसाइट www.karnavatifinancelimited.com वर उपलब्ध आहे . वरील वित्तीय अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांची सभा दि. २७ मे, २०२३ रोजी मंजूर केला आहे.

३. कृपया नोंद घ्यावी की, इक्विटी रोअर्स दर्शनी मूल्य रु. १० ते दर्शनी मूल्य रु. १ पर्यंत विभाजीत असून दि. २४ फेब्रुवारी, २०२३ अनुसार, उत्पन्न प्रति रोअर . दर्शनी मल्य रु. १ वरील आधारित सर्व कालावधीकरिता असेल. संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरित

ठिकाण : मुंबई दि. २७ मे, २०२३ जय रमणभाई मोरझारिय व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०२३३८८६

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-400002 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788 • CIN: L29110MH1995PLC085738 Email: investor.relations@kashyaptele-medicines.com · Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023 (As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS)

(Pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI(LODR) Regulation, 2015) (Rs. in lakhs except EPS Quarter Ended Year Ended

Sr. No.			31/12/2022 Unaudited	31/03/2022 Unaudited	31/03/2023 Audited	31/03/2022 Audited
1.	Total income from Operations	3.85	5.40	4.00	19.65	19.55
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	(0.61)	0.08	(13.15)	0.42	(10.41)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items	(0.61)	0.08	(175.61)	0.42	(172.87)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	(0.46)	0.06	(174.87)	0.31	(172.76)
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	(0.46)	0.06	(174.87)	0.31	(172.56)
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	-	-	-	(410.24)	(410.56)
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) (For Continued and Discontinued Operations) 1. Basic 2. Diluted	(0.001)	0.000	(0.366)	0.001	(0.362)

Date: 29-05-2023

Place: Ahmedabad

सुरक्षा असेट् रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड

. The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the quarter and year ended 31 March, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com). The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards

Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 The above Audited Financial Results of the Company for the quarter and financialvear ended 31st March

2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 29th May, 2023.

4. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to

For, Kashvap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors Sd/-Raghav Agrawal

Director & CFO

(DIN: 02264149)

DJ MEDIAPRINT & LOGISTICS LIMITED

CIN- L60232MH2009PLC190567 Registered Office Address: 24, 1st Floor, Palkhiwala House, Tara Manzil.

Tel: 022-22002139 /40 / 49; Email: cs@djcorp.in; Website: www.djcorp.in

NOTICE FOR 14TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that 14th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Thursday, June 22

2023 at 4.00 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members a a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"). Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circular No. 14/2020 dated April 08, 2020. Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No.20/2020 dated May 05, 2020, Circular No.02/2021 dated January 13, 2021, Circular No.20/2021 dated December 08, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No.02/2022 dated May 05, 2022 and Circular No.10/2023 dated December 28, 2022 through VC / OAVM without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India ("SEBI") also vide its Circular No. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circula No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 has provided certain relaxation from compliance with certain provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") due to the COVID-19 pandemic In compliance with the Act, MCA and SEBI Circulars/ Listing Regulations, the AGM of the Company is being held through VC/OAVM.tc transact the business as set out in the Notice of 14th AGM of the Company. Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section

In compliance with the aforesaid MCA circulars and SEBI circulars, the Company has sent Notice of 14th AGM and Annual Report fo FY 2022-23 by electronic mode on Monday 29th May, 2023 to all the members whose email addresses are registered with the Depository Participants up to Friday, 26th May, 2023.

The Notice of the 14th AGM and Annual Report for FY 2022-23 can be downloaded from the Company's website at www.djcorp.in, website: of the stock exchanges, i.e., BSE Limited at <u>www.bseindia.com</u>, NSE Limited at <u>www.nseindia.com</u> and also on the website of CDSL at <u>www</u>

evotingindia.com.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings issued by ICSI, the Company has engaged services of CDSI for providing remote e-voting facility prior to AGM ("remote e-voting") and e-voting at the time of AGM for all its members to cast their vote on all the resolutions set out in the Notice of 14th AGM.

I	Cut-off date for Remote e-voting	Thursday, 15 th June, 2023				
I	Commencement of Remote e-voting	9:00 a.m. (IST) on Monday, 19 th June, 2023				
I	Conclusion of Remote e-voting	5:00 p.m. (IST) on Wednesday, 21st June, 2023				
1	Mambars who will be present at the ACM through VC/ONVM and who have not east their rate by remate a voting will be cligible to					

exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by Remote e-voting prior to the AGM may also attend and

participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again. Accordingly, members may cast their votes through remote e-voting and e-voting at the AGM by following the instructions mentioned in

the Notice. Once the vote on a Resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

The Company has appointed Ms. Ekata Agrawal (ACS 65640 COP No.25098) Practising Company Secretary, to act as a Scrutinizer fo monitoring remote e-voting process and e-voting at the AGM in fair and transparent manner. The results of e-voting shall be declared not later than 48 hours from conclusion of the AGM. The results declared along with the Scrutinizer's Report shall be communicated to the Stock Exchanges and will be placed on the website of the Company at www.djcorp.in and on the website of CDSL at www.evotingindia.com

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Rule 10 of Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Friday, 16th June, 2023 to Thursday, 22nd June, 2023(both days inclusive). Members will be able to attend the 14th AGM through VC/OAVM by using their Remote e-voting login credentials and by following the

instructions mentioned in the Notice. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and is holding shares as of the cut-off date i.e., Thursday, 15th June, 2023, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/she is already registered with CDSL for Remote e-voting then he/she can use his/her

existing User ID and password for casting the vote. Members who need assistance on e-voting, can contact CDSL on helpdesk, evoting@cdslindia.com or contact at 1800225533.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through Remote e-voting or through e-voting during the AGM.

> y Order of the Board of Director For DJ Mediaprint & Logistics Limited

Company Secretary & Compliance Office

ठिकाण : मंबई दिनांक: २९.०५.२०२३

धर्मेंद्र धेलारिय अंतरिम दराव विशेषः

Date: May 29, 2022

Khushboo Mahesh Lalji

Sardar Nagar Vaibhav Chs Society being effected by Dengue and Malaria due to flood waters

During the rainy season, the Mumbai Municipal Corporation announced that water should not be kept in pots for lengthy periods of time and should be changed on a regular basis. Dengue and Malaria cases are on the rise as a result of failure to follow MCGM standards. Members of a society called Sardar Nagar Vaibhav co-op society Itd in Guru TegBahadur Nagar are living in peril because a big tower is being built nearby, and the dirty water from that building is entering their society. Members of this society complained to Mhada, BMC, and other authorities about the matter, but it had no beneficial outcome because the builder has strong political connections and their request remained unanswered. The member of society meets with the under construction building engineer to move quickly, but he only makes a promise and does not discover a solution. Because of lapses by officials and builders, unclean water has accumulated in their society. When this correspondent visited the site and discovered a lot of drainage water continuously entering this society, the secretary stated that we are regularly

Ban on use of idols

made of POP



officer of Mumbai following up with concerned authorities, including Municipal Corporation (F/ ex-congress corporatorMr. Ravi Raja, BMC, and Mhada authorities, but no one is North) stated, "I have visited with MLA Captain Tamilselvan and directed taking them seriously. MLA developer to stop the work Captain Tamilselvan and immediately, and this construction work is being examined the state of the society last week and informed authorities for suitable action. Let& 39;s done by Mhada, and I have also instructed my staff to write a letter to see what action the Mhada about since the authorities take, " construction work is another society member said. "In our building, there are 64 inhabitants who have been there for a being done under the supervision of Mhada." If the developer does not long time, and now cease this, our team will everyone is concerned because of the bad water: take harsh action against him, Shikara construction site engineer Radhe Mohan they have little children and senior elders." Gajanan Patilsha stated, "I am in kapramukh of (Uddhav BalasahebThakrey) visited the spot with this

Rajasthan, please speak to site engineer." Dharmesh, the site engineer, stated that I redirected the drainage water line and that our other personnel is carefully working and monitoring the situation. When asked to certify the status of water, Ashok Kothar-secretary stated, "nothing has been done as of yet, drainage water is still floating in and around the society." I&39;m tired of following up with them on a frequent basis, and I've directed site engineers to speak with

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE

Take notice that I IM. Pradeep Kuma
Jeetbahadur Singh, residing at Flat Note
Ki208, Kirl Aparlment, naar Vinc Class
Bhau Nagar, Virar(West), Tak Vasai, Dick t
Gedare that my name is written in Falbadu
Singh but my correct name is Mr. Pradee
Kencol as Mr. Pradeep kuma- debthand
Singh but my correct name is Mr. Pradee
Kencol as Im. Pradee
Kencol as Mr. Pradee
Kencol as Mr

Mr. Pradeep Kumar Jeer through Advocate through Advocate Mr. Arun S. Sligh Date: 04/08/2023 (Advocate High Court) Flat No.2, New Avishkar Che, Behind Sangam Medical, Achtele Rosol, Nallssopera (E), Tal. Vassal, Dist, Palpher. Notice is hereby given that my clients, Mrs. Sarika M Koli and others resisting at Room to 367-2, at Kornbadbhigt, near Data Mandir, Post varify and investigate the filter of Owners namely 1) Mrs. Sarika M Koli. 30 King Mrs. Sarika M Koli. 20 King Mrs. Sarika Mrs. Sarika M Koli. 20 King Mrs. Sarika Mrs. S

the same will be deemed to have been waived and or abundoned.

SCHEDLE OF THE PROFEST
All that all the piece and parcel of land bearing address Plot No.

211, Sector 25, R& R pocket number 4,5,6 Pushpak Node, Ulwe,
Taluka Panvel, District Raigad, State Maharashtra,
Admeasuring Area: 240 5g, Meters or thereabouts.

Place : Kharghar
Dated : 04 August 2023

Adv. ARSHPREET KAUR KARWAL

PUBLIC NOTICE

volucie gipreo an behalf of Legal Heir of Shrk. Yakiwananth Bhaja Sheltr. In respect of some-ensilip Falls. No. 20, E-Wintig. 2º Floor, in the building scnown as Shunkeshwar Palins Building No. 8-C (A-B Wing) Coo-pensitive Gussing Society L. d. Situated at Kumbharthan Pada, Dombivli, deducasturing 256 sq. ft built-up area i.e. 48.28 sq. mr. which is within the coll limits of Kalyan Dembivli Municipal Corporation. Shri Valsiwanish Basis Sheltry expired on 11 to 22.025 intestate. Medical Collegation of the Collegath beri as per finding succession Act, names are as and following Legal heir as per finding succession Act, names are as and the contraction of the Collegation of the Collegath of the per finding succession Act, names are as and the collegation of the Collegath of the per finding succession Act, names are as and the collegation of the Collegath of the per finding succession Act, names are as and the collegation of the Collegath of the Per finding succession Act, names are as and the Collegath of the Collegath of the Collegath of the Per finding succession Act, names are as and the Collegath of the Per finding succession Act, names are as and the Collegath of the Per finding succession Act, names are as and the Collegath of the Per finding succession Act, names are as and the Collegath of the Per finding succession Act, names are as and the Collegath of the Per finding succession Act, names are as and the Collegath of the Per finding succession Act, names are as and the Per finding succession Act, names are as and the Per finding succession Act, names are as and the Per finding succession Act, names are as and the Per finding succession Act, names are as and the Per finding succession Act, names are as and the Per finding succession Act, names are as and the Per finding succession Act, names are as and the Per finding succession Act, names are as and the Per finding succession Act, names are as and the Per finding succession Act, names are as and the Per finding succession Act, names are as and the Per fi

He felt following Legal heir as per Hindu succession Act, names are as under:

1. Smt. Shanthu Vishwanath Shetty, aged: 59-Wife

2. Mr. Yogit Vishwanath Shetty, aged: 34-Son and the state of the state

Sdi-(Adv. Sagar Naik) Add- Block No.-6, Shree Sanket Bidg., Opp. Manav Kalyan Kendra, Tata Power Lane, Dombivii (E)-421201. Mob- 9975004859

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Through bits pallic note of it brown formed on the public that 1 JYRE, 1 ALL 18NG IR Adult 1. No. 80. As to 18 per 18 pe

Dombivli,Pramod kumar: The Kalyan Dombivli Municipal Corporation administration on Wednesday decided to ban the use of Ganeshotsav and Plaster of Paris
(POP) idols of the goddess during KalvanDombivli Municipal Corporation limits. Commissioner and Administrator Dr.
BhausahebDangde announced the said order on Wednesday. As per new guideline of Central, State Pollution Control Board use of POP in idol has been banned so sculptors of KalyanDombivliKandompa area have to focus on making shahu, eco-friendly Ganesha idols. goddess idols during Navratri festival Needed The commissioner said that if this order is violated, punitive action

will be taken against the concerned. Sculptors should focus on making water-soluble eco-friendly sculptures. Accordir to the order of the Pollution Control Board, the sculptors, manufacturers, vendors in the Candompa area are required to register with the Municipal Corporation. The process of registration will be done in the Ward Office of the Municipal Corporation. Sculptors, vendors, manufacturers who do not take permission will not be allowed to sell idols within the municipal limits. The commissioner has warned that action will be taker against the concerned person if any seller tries to sell idols of Ganesha, Devi illegally by keepin the Municipal Corporation in the dark. Sculptors, vendors, manufacturers should put up a copy of the registration approved by the Municipal Corporation in front of their shop, factory. Devotees should immerse these idols in the artificial lake created

by the Municipal Corporation. No one should try to block natural resources by dumping garbage in creeks, rivers, streams. The administration has taken strict

steps to prevent water pollution. Producers and sellers should pay

attention to this. The commissioner has made it clear that environment friendly idols should be given priority.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

NOTICE is heesby given harm, yelent
MR. MOIIMED AKHTAR HAJI
EBRAHIM PATYL, having address at
Room No.11, "Floor, Madina Manzil,
Kodamal Road, Mumbal — 40009",
hereby revoke, and cancelled the
General Power of Attorney dated
eneral Power of Attorney dated
me in floor of VIR. MOOSA, AIMED
MANTYAR in respect of my properly
situated at Salla Manzil, lying and being
on the land bearing CS. No.442-60
Dadar Naigagum Division, FrWard,
No.7977; sinstand at 20014, peresisted at
Cagest, Mumbal—20014, peresisted Tata
try client is revoke all authority,
inglish, by the aforesaid General Power
of Altorney dated 19 of 82.014 granted by
ham to the MR. MOOSA AIMED
MANOYAR in respect of inforesaid
DMOOSA (MIMED)

correspondent and stated that he will take this problem up with the BMC.

When contacted,

Chakrapani Alle-ward

property.
That if MR. MOOSA AHMED
MANIYAR may be done any work, or
any acts Deed or shall do any work in
future that shall not be binding on my
client as the aforesaid granted General
power of Attorney is revoked/cancelled.

Adv. TARIQ I. KHAN
Shop No.08, Ground Floor, Building
No.3 Humera Park No.III CHS Ltd. R.
S. Marg Malad East, Mumbai — 400 097.
Place: Mumbai Mob:9769833010
Dated:04/08/2023

IN THE COURT OF METROPOLITAN MAGISTRATE 69 COURT AT SEWREE MUMBAI CC. NO. 1033/ MISE/ 2023

Moharram Ail Deen Mohammed...... Applicant

Date, 04th August 2023

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED Regd. Off.: 2" Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandamwadi, Mumbai-400002 Corp. Off.: UUR, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1" Lane Ambawadi, Ahmedabad, Gujaraf-880006 • Phone: ±91-635963796 • CIN: L2910MH1995PLC08370 mail: investoc.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30™ JUNE, 2023

l	(Pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI ((Rs. in Lakl	ns Except EPS)		
		Quarter	Ended (Sta	ndalone)	Year Ended
Sr.		30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023
No.	raticulais	Unaudited	Refer Note 4	Unaudited	Audited
1.	Total income from Operations	4.65	3.85	5.30	19.65
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	0.17	(0.61)	0.77	0.42
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and/ or Extraordinary items)	0.17	(0.61)	0.77	0.42
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	0,13	(0.46)	0,58	0.31
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.13	(0.46)	0.58	0,31
II	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.1/- each)	477,22	477.22	477,22	477,22
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	-		-	(410.24)
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.000	(0.001)	0.001	0.001

Votes:

In the above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the first quarter ended 30th June, 2023 fled with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of BSE Limited (www.bssindia.com) and on the website of the Company.

The financial results have been prepared in accordance with the Companies (prian Accounting Standards). The financial results have been retired in decreased in the Companies Adv. 2012 of the Companies Adv. 2012 of the Companies and Companies and

Intelligence of the property of the prope

For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors

Raghav Agrawal Director & CFO DIN: 02264149

PUBLIC NOTICE

WHEREAS the Notice Case No. 325/2018, In FLR No. 334/2017 is pending in the Court of ADDL. CHIEF METROPOLITAN MAGISTRATAE, 31ST COURT, AT WIRHOLD, MUMBAIL, for return of the property mentioned in schedule of Societies Subhast Haldankar —Original Applicant Deceased.)
Mr. Sandenh Subhast Haldankar —Applicant Messardon Mr. Sandenh Subhast Haldankar — Applicant Mr. Sandenh Mr. Sandenh

Peenya Bengaluru, Kamataka - \$60058

Notice is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have beer misplaced and the holder (s) of the said securities / applicant (s) has / have applies to the Company to issue duplicate certificate (s) Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company as its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate (s) without further intimation.

Date :- 04.08 Place :- Mun			NAME OF APPLIC	
			Total	470
Sarita Gupta	S0010494	1103868	94894951 - 94895420	470
Name of the holder	FOLIO NO.	Certificate No.	Distinctive No. (s)	Shares

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of My client Mr. Bhurat Vasant Bhumushali, Residing at - Opposite Method Mal, Annal Alagar, Sall Phata Road, Kalyam (East) District.

- Thans that the Original Document of Agreement bearing Registration No. District Market May and Annal Annal Alagar, Sall Phata Road, May and East) District Than for her Purchase of Property bearing Hast statuted at KOHINGOM PLAZA, WING -A, FLAT No. 504, Area Admessaring 560 Built - Up Square Fect constructed on the Polt statuted at Village. Tisgan. District Than be brain Survey, No. 73A Hirss No. 574D; The Sand Flat is purchased by Mr. Pardharirath Managh Half Resident and Length States of the Control Registration No. 5342005 deep length of the

PUBLIC NOTICE

MNC Registration certificate no.II 26677 (Registration date: 11/10/18) during traveling. I request MNC to issue me a duplicate registration certificate.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice is heavy year heavy goes through year

Motor is heavy year heavy goes through year

MANNAMAPARASAD N, GUPTA who is the
cover in respect of Shop (no. Cpt. GROUND

The Carry MANNAMAPARASAD N, GUPTA No. In the
cover in respect of Shop (no. Cpt. GROUND

The Carry MANNAMAPARASAD N, GUPTA NO.

The Shop Carry MANNAMAPARASAD N, GUPTA NO.

MANNAMAPARASAD N, GUPTA N, MANNAMAPARASAD

SANCHARASAD N, GUPTA N, GUPTA N, GUPTA

MANNAMAPARASAD N, GUPTA N, GUP

PUBLIC NOTICE

smusted at Bapu Bagwe Road, Kandarpp Dahlasr (W), Numba-4-60 (05, Maharashira Marin plat of land benir Sarvey No.4, Missa Na CLSA No.16, Dahlasr Villaga, Jakisa-Borrad North Registration District and doub Datest Namaba Grant Marina Sarvey No.4, M

by Gittdeed:
That the MIRS, JANHAWI LALIT HAWAL & MR.
That the MIRS, JANHAWI LALIT HAWAL & MR.
LALIT CHANDRASHEKHAR HAWAL have
purchased said fat from MR. WINDO DEVJI SHAM
(2) MRS, NIDRAW SHAM no DAEV
That the MR. WINDO DEVJI SHAM JEJ MRS, MDIRRA
SHEMALAH, GHIA CO DEVI SHAM JEJ MRS, MDIRRA
SHEMALAH, GHIA CO DEVIS SHAM JEJ MRS, MDIRRA
SHEMALAH J

parchased said fail from MS, BHARAT BUILDERS, ordinace 269/1996. Any possion | party having any adverse dam or interest own the said face part through a select to put the same is writing to mar in you dest within 14d sign from the said or plant through the mit has deal ophications have of publication have of publication and publicat

ासर्गकवी ना. थों. महानोर य

कवी नामदेव धोंडो महानोर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. गेल्या काही दिवसांपासुन ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती ढासळल्याने ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे

महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत. महानोरांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी

औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी, महानोर ज्यांत थोरले. पळसखेडला प्राथमिक शिक्षण झालं, पढे वयाच्या दहाव्या वर्षी पढील शिक्षणासाठी ते



दाखल झाले.

शेंदुर्णीच्या शाळेतच त्यांची कवितेशी सुरुवातील

केली. मॅट्रिक झाल्यानंतर महानोर जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात आटर्स शाखेत दाखल झाले. परंत शिक्षण सोडन त्यांना गावी जाणं भाग पडलं. त्यांच्य

घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी विदलांना मुलाची गरज होती.

महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले. पण याच शेतीने अथवा निसर्गाने त्यांच्यातला कवीला प्रेरणा दिली. ना. धों. यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी वाचक-रसिकांना वेड लावलं आहे.

ना.धों. महानोर यांच्या कविता इतक्या बोलक्य होत्या की. ते निसर्गाशी संवाद साधत आहेत आणि त्याच कागदावर उमटवत आहेत असा भास व्हायचा.

ना. धो. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा बोलीभाषांचा वापर केला आहे. गेली ६० वर्षाहुन अधिक काळापासुन साहित्यक्षेत्रात कार्यरत होते. मराठी काव्यविश्वात निसर्गकवी म्हणन महानोरांना बहिणाबाईंचा वारसा समद्ध केला.

Change Of Name

त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामख्याने उल्लेख करावा लागेल त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अपिव, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रह देखील वाचकांच्या पसंतीस



अखेर पावसाळ्यातच हा वृक्ष उन्मळून पडला' : शरद पवार

मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) : ज्येष्ठ कवी साहित्यिक ना. धों. महानोर यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामले साहित्य विश्रावर शोककला पसरली आहे राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महानोर यांच्या निधनाने व्यथित झाले आहेत. त्यांनी अत्यंत भावपर्ण शब्दांत या निसर्गकवीला श्रद्धांजली वाहिली. 'माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय द:ख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेडचात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले. पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना. धो. च्या कवितांनी रानातल्या कविता. पावसाळी कवितांनी जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत



ना. धो. खपच हळवे. त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.', असे ट्विट करत शरद पवार यांनी महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

खोपोली नगरपरिषद

खोपोली ता. खालापूर, जि रायगड पिनकोड नं. ४१०२०३ फोन नं. (०२१९२) २६२२२२. २६३३४६, फैक्स: ०२१९२-२६४२११.-Email ID:- cokmckhopoli@gmail.com

जा.क्र. केएमसी/प.वि./१७११

शुद्धीपत्रक

स्रोपोली नगरपरिषदेती जाति उत्तुवा हि. ०१ औनस्ट २०२३ वृत्तप्रभातील पान क्र. २ चर प्रसिद्ध करणेत आलेती आहे. सदर सूचनेगरचे अनु क्र. १ मार्ये हि. ०२०८४२०३ ते १२२०८४२०२३ असे नजरचुरिनेन प्रसिद्ध करणेत आलेते आहे. सदर अनु क्र. १ मध्ये हि. ०२०८४२०३ ते ११०८४२०३३ असे वारापवात चारो.

सही/-उपमुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद

दिनांक := 03/0८/२०२३

लिलाव विक्रीची तारीख : दि. २४/०८/२०२३ शुद्धीपत्रक

शुद्धीपत्रक सेक अर्थेण महाराष्ट्र विषयः व्याप्ते सर्व संपर्धिताना सुरीत करण्यात सेते की, ट्राम्पसर फिक्टी ऑस्डींग नं, १००/२०२ व्यंतित है, १९/०९/२०३ वर्गेकाणि विक्रिया आसी हिस्स्यात आसी होते, ती आसा पुरोक्ताणों वास्त्री स्वसाईट : www.dri.auctiontige.net/ होते, ती आसा पुरोक्ताणों वास्त्री स्वसाईट : www.dri.auctiontige.net/ (http://dr.auctiontige.net), सेचलं इ. प्रोक्युपत्रेट टेक्नांकांकिल हि. मो.सं. : १००९-६८१३६८० / ०२६४५५६२८२ / ०२६५५६२८२ ई नोल-पिक्रीया योष्योच्योच्या हत्त स्वराणीत व्याप्त व्याप्त कर्याणांकिल हि. मो.सं. : १००९-६८१३६८० / ०२६४५५६२८२ (००९०) विक्रिया योष्योच्योच्या हत्त स्वराणीत व्याप्त व्याप्त कर्याणांकिल हि. मो.सं. : इस्त्री अधिकारी-॥, कर्ज बसुली चायालय, पुणे

आणि अजितदादांना थेट मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळाली

खुद्द नार्वेकरांनीच हाताला ₋ धरुन बसवले खुर्चीत

मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार येणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्याबाबत स्वत: शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा खुलासा करुन या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात होण्याचे कारण म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखीव असलेल्या खुर्चीत थेट अजित पवार यांनाच बसवले. यामुळे उपस्थितांमध्ये दबक्या आवाजात अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मुंबईत आज मनोरा या आमदार निवासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाच शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोन्हे

आणि इतर आमदार, मंत्र्यांना निमंत्रण होते. मात्र काही कारणास्तव मुख्यमंत्री शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नाहीत. त्याचवेळी व्यासपीठावर अजित पवार यांची एन्ट्री झाली. त्यांनी सर्वत्र नजर टाकली. मात्र त्यांची खुर्ची त्यांना दिसली नाही. अजित पवार यांची खुर्ची नसल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची शेजारी बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरील स्टिकर काढत अजित पवार यांना त्या खुर्चीत बसवले. नार्वेकरांची ही कृती पाहुन फडणवीस यांनीही तहास्य करत अजित पवार यांच्या दिशेने पाहिले.

राजकारणात संकेत आणि टायमिंग या गोष्टींना खूप महत्वाचे मानले जाते. मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, उपमुख्यमंत्री असूनही अजित पवार यांची खुर्ची नसणे आणि त्याच खुर्चीवर अजित पवार यांना बसवणे अशा घडामोडींमुळे पुन्हा चर्चांना सुरुवात झाली

मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ

अत्याधुनिक सुविधांनी युक्त ४० व २८ मजली इमारती

मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) : मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲंड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात

या बांधकाम शुभारंभ आणि भूमिपूजनप्रसंगी विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ. नीलम गोन्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक मंत्री डॉ. सुरेश खाडे, गृहिनमाण मंत्री अतुल साव यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन आणि शुभारंभ झाल्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

मनोरा आमदार निवासाच्या १३४२९.१७ चौ.मी. भूखंड क्षेत्र असलेल्या या जागेवर ५.४ एफएसआयच्या अनुषंगाने ७२१५६.०६ चौ.मी. प्रस्तावित प्रत्यक्ष बांधकाम आहे. आधुनिक स्थापत्यशैलीनुसार काळाच्या गरजा आणि वास्तूकलेचा वारसा यांचा संगम साधणाऱ्या मनोरा आमदार निवासाच्या ४० मजली व २८ मजली अशा दोन भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत. असे असेल नवीन आमदार निवास

अस असल नवान आमत्तर ानवास या नवीन मनोरा आमदार निवासामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधानी परिपूर्ण अशी एकूण ३६८ निवासस्थाने सदस्यांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणार आहे. या डमारतीमधील प्रत्येक कक्षाचे क्षेत्रफळ साधारणत: १००० चौ. फूट असेल. या दोन्ही इमारतींमध्ये ८०९ वाहने एकाचवेळी पार्क करता येतील अशा पद्धतीचे पोडियम वाहनतळ असेल. या ठिकाणी विविध स्तरावर स्वयंपाकगृहे, बहुपयोगी हॉल, प्रत्येव मजल्यावर सभागृह, अतिथी कक्ष, व्यायामशाळा, उपाहारगृह व्यावसायिक केंद्र, पुस्तकालय, ग्रंथालय, सांकृतिक केंद्र, छोटे नाट्यगृह अशा अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.

महाराष्ट्र शासन

इलाखा शहर विभाग, (सा. बां.)

निर्विदा सुचना क. ५९ सन् २०२३ २०२४ कार्यकारी अभियंता, इतास्या भ्रवर विभाग, मुंबई (दुस्वनी क्रमांक-२२०१६९७७ / २२०१६९७७ महाराष्ट्र भासनाच्या सार्वजनिक वांधकार सायात्वाच्ये योग्य वर्षमतित नौरणीयुन्त कंत्रादवाराकडून स्वातील कामाकरीता बन्ध नमुन्यातील निर्विदा ई- निर्विदा प्रणालीच्दारे ऑनलाईन। मागवित आदेत निविदा श्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता. इलाखा शहर विभाग, मंबर्ड यांनी

41 edio	Odčii silė.	
ЗГ.	कामाचे नाव	अंदाजित
क्र.	कामाव जाव	खक्रम रू. लक्ष
१	मंत्रालय मुंबई विस्तार इमारतीचे वार्षिक देखभाल व दुरुस्तीची कामे करणे. (१८ महिने)	१२५.८९
5	मंत्रालय मुंबई मुख्य इमारतीचे वार्षिक देखभाल व दुरुस्तीची कामे करणे. (१८ महिने)	85%.60

ई-बिविदा उपलब्ध कालावधी दि. ४.८.२०२३ ते दि. ११.८.२०२३ पर्यंत. ई-बिविदा उपराणे- दि १४.८.२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता जिविदा सुवने मध्ये करही बदल / सुधारणा करावचाची अस्त्याये शुध्यीपत्रक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार नाही, त्याबत सर्व बदल अंजिलाईल लिविदा प्रक्रियेमध्ये प्रसिद्ध केले जाईल.

stated a decimal of the state of the state

कार्यकारी अभिरांता

कावकारा जामवता इलाखा शहर विभाग, मुंबई यांचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग,

२ रा मजला, बांधकाम भवन,

२५ मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००१. Email : presidency.ee@mahapwd.gov.in

डीजीआयपीआर/आरओसी-२०२३-२४/क-४/सी२५६२

सही/-(एस. के धात्रक) कार्यकारी अभियंता, डलाखा शहर विभाग, मंबई

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED Regd. Off.: 2" Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbal-40000. Corp. Off.: ULI8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1" Lane Ambawadi, Ahmedabad Gujara-80006 • Phone: +91-635998778 • C IN: 1291/0MH/1995PLC065738

mail: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30th UNINE, 2023 (As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS)

(Pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (LODR) Regulation, 2015) (Rs, in Lakhs Except EP

	(Fall and the Frequency of the Control of the Contr					
		Quarter	Quarter Ended (Standalone)			
Sr.		30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023	
No.	Faiticulais	Unaudited	Refer Note 4	Unaudited	Audited	
	Total income from Operations	4.65	3,85	5.30	19,65	
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	0.17	(0.61)	0.77	0.42	
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and/ or Extraordinary items)	0.17	(0.61)	0.77	0.42	
4.	Net Profit(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	0.13	(0.46)	0.58	0.31	
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax)] and other Comprehensive Income (after tax)]	0.13	(0.46)	0.58	0.31	
١	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	-	-	-	(410.24)	
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.000	(0.001)	0.001	0.001	

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the first quarter ended 30th June, 2023 fled with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclasures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of BSE Limited (www.beindia.com) and on the website of the Company

(sww.kash.vaulste.med.cines.com).

The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards Rules, 2015 (ND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The above Inualised Financial Feasible of the Companies Act, 2013.

The above Inualised Financial Feasible of the Companies Act, 2013.

The above Inualised Financial Feasible of the Companies Act, 2013.

The above Inualised Financial Feasible of the Companies Act, 2013.

The above Inualised Financial Feasible of the Companies Act, 2013.

The above Inualised Financial Feasible of the Companies Act, 2013.

been reviewed by the Audit Commisee are uspur-version.

The figures of the last quarter are the belanding figures between audited figures in respect of the full financial year upon 57 March, 2023 and the unaudited published year-to-date figures upto 31° Docember, 2022 being the date of the art of the Intra quarter of the financial year, the state of the art of the Intra quarter of the financial year, the state of the art of the Intra quarter of the financial year. See that the state of the stat

Raghav Agrawal Director & CFO DIN: 02264149



पनवेल महानगरपालिका जाहीर निविदा

आयुक्त, पनवेल महानगरपालिका स्वाली नमूद कामांकरिता योग्य त्या वर्गात नोंदणीकृत

OQ.	steragor stigle totage at = 1 stigleant interactions.						
3L	कामाचे नाव	कामाची	अनामत	निविदा प्रत किंमत	कामाची		
頭.		अंदाजित	खकम	+१८% विक्री कर =	मुदत		
		विंञ्मत रू.	ZF.	एकूण निविदा किंमत			
(۶	पनवेल महानगरपालिका हदीतील	८,४३,७९१/-	८५००/-	900+ 90 = 990	8		
	कळंबोली येथील भावेश्वर कॅलिस्टा	(Without			महिना		
	सेवटर- १६ई व ट्रायसिटी वॉटर फ्रंट	GST)					
	सेक्टर 💵 येथे हाईट मेज बसविणे.						

याकामी निविदा प्रपत्र रोख स्कम भरणा करून दिनांक ४/८/२०२३ पासून दि. १०/८/२०२३ पर्यंत

दुपारी ३,०० वाजेपदा तथा रहिता कारणा प्रथम विकास ४,८२०२५ प्रचार दुपारी ३,०० वाजेपदित कार्योत्तरिको बोह्यामा बीमामात उपलब्ध देतील. १) अनामत स्वक्रमेचा डिमांड ङ्राफट निविदेसीबत तस्त्रोटा क्र. १ मध्ये सादर करण्याचा आहे. २) सीलबंद निविद्या दि. ११/०८/२०२३ रोजी दुपारी ३,०० वाजेपर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात श्विकारण्यात येतील.

रक्का विकास स्वयन्त्रयाच्या पतार. ३) प्राप्त आतंत्रया निरिद्धा भाराची हि. १२/०८/२०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता शहर अशियंता यांच्या निर्मात उपस्थित ठेकेदार यांच्या समक्ष उपडण्यात वेतीत. प्राप्त निर्विदेतील १ अथवा सर्व निर्विद्धा कोणतेही कारण न देता मंजुर अथवा ना मंजुर करण्याचा हक्क

पनवेल महानगरपालिकेने राखून ठेवला आहे.

जा.क पमपा/बांधकाम /६५२३/प्र.क्.६५ /२८७५ / २०२३

अतिश्क्ति आयुक्त - I पनवेल महानगरपलिका



J&K Bank

जम्म ॲन्ड कश्मीर बँक लिमिदेड क्षेत्रिय कार्यालय मुंबई, बीकेसी, मुंबई ४०० ०५१. सीआयएन : L65110JK1938SGC000048

सूचना (सीक्युरिदायक्रोशन ॲन्ड रिक-स्टूक्शन ऑफ फायनान्गीअल असेद्रस ॲन्ड एन्फोसेमेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २० च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत सूचना सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) नियम, २००२ च्या नियम ३ अंतर्गत).

पुस्ता बाहोर शालील कर्वता/ क्रीसर बांना रेप्यात बेते थी, त्यांनी क<mark>्ष्यम् अन्द क्रमीर फेंक्रक्ट्</mark>न कर्त सुविधा आत केली होती व त्यांनी अमुख व व्यावत पुत्रवान कप्पास सम्हु केली आरे त्यानुके कर्त व्यावे आवंता मालामा (हपाँगी) करानु थान्त्रिक मालाम नेत आहे. त्याना समित्रियारवेशन और सिन्द्रस्थात और क्षावानीक्षण क्षांद्राओं कर्त्वपतीनेंद्र असे सामित्रियों होटर क्षेत्र, ००० का अनुवारे दार हो अमेल माला त्याना अमित शा

अनु.	कर्जदार/	प्रतिभृत मालमतेचे विवरण/तपशील	सूचना	एनपीए	थकित
इत.	हमीदार सांचे नाव	पत्ता	तारीख	तारीखा	रक्तस्य
गत की श्री भ्री मुख	. हरिक्र कहाल मोध्य, फ्रांस मोध्य (फर्नेसा), गामब्दराम, ग्रांसा पना : स्था क. ८०, तक मसता, तामब्दाराम, ग्रांसा पना दिल गोद, तोस हेरत पित्ता पूर्व पता तथाना, ग्रांस १८०, तथा हेरत पत्ती पता तथाना, ग्रांस पता तथाना, ग्रांस पता तथाना पर्यांचा तथा (प्रमीवा) प्रधाप प्लॉट क. ३७, धोस्थादी छेड़, मिध्य मीदे वथाना, ग्रांस १८, ग्रंस १८० ००९. तथानी व्यवस्था तथाना प्रस्ता १८, ग्रांसा १८०, व्यवस्था १८, व्य	सम्मुख्य ग्रहाग अस्तलेले प्रितासी मर्थेट इ. २०, २१ प्रमानता, एविंग, ग्रामे कृष्णा हार्ट्स सीएपट्टम लिए सार्टिम १००० गे २०८० गाम प्रिकाली तर्फे तालुका कर्केट, विरुक्ता स्थाप २० २०१ एक्टिम प्रतिकृती : निसरे पक्ष हमीरा त्रमार पांचा मुलला, प्रमान कृमारा त्रमारा पांचा मुलला, प्रमान पांचा १७, ३०, खेलाडी गेड़, भोमिया मंदिर बाज, बाई पर्य, मंदिर अप्तर्म	२३.०३.२०२३	२८.०२.२०२३	एकुण अधिक रख्यम छ. १६,१९,१५४.६६ वि. १८.०९.२०१३ अनुसास + त्याचरील स्थात स अध्य साम्बं वि. ७१.०३.१०१२ यासून

दि. ०३.०८.२०२३ दिकाण : मंबई

जम्मू ॲन्ड कश्मीर बँक लिमिटेड क्षेत्रियं कार्यालय मुंबई, बीकेसी, मुंबई ४०० ०५१. सीआयएन : L65110JK1938SGC000048

सूचना

(सीवसुरिटायप्रेट)न अर्जेन रिकन्दुक्यान अर्फाणा अर्जेन अर्जेन्द्र अर्जेन प्रेसिय के सीवसुरिटी इंटरेस्ट अंबर, २०० च्या अनुच्छेद १३(१) अंतर्गत सूचना सहवाचन सीकसुरिटी इंटरेस्ट (एम्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ३ अंतर्गत). एना पाढारं चालील कर्नेटा/ क्रांतिर वाने त्यान के बी. जाने जाना अर्क्त इस्त्रमी चंक्रकृत कर्ने पुष्टिपा प्राप्त कर्नो तीन व वाने प्राप्त उच्च उपत्रम करण्याम कर्मुं के जाते त्याने कर्ने कर्जे के अर्काल पानना पार्टीपा एना वानिक स्वाप्त के आहे. सूचना महिएसप्रेसेन उपत्रम करण्याम कर्मुं के जाते त्याने कर्जे कर्जे कर्माल पानना पार्टीपा एना वानिक स्वाप्त के आहे. सूचना महिएसप्रेसेन कन्द्रसार अर्थेण पानानवीकन ओर्ट्स अर्थेन एमोर्सिट ऑफ सीवसुरिट इंग्स्ट ऑस. २००२ च्या असुच्छेर ११(१) अंक्टीत व्यंता त्यांचा अर्थिक

पत्थावर जारा कला हाता, परंतू सदर बाहार सूचना परंत आला आह व याहार आम वनतस सूचत करण्यात वत आह.						
ı	अनु. इड.	कर्जवार/ हमीदार यांचे नाव	प्रतिभूत मालमतेचे विवरण/ तपशील पत्ता	सूचना तारीखा	एनपीए तारीखा	श्रक्तित रक्कम
	ξ.	की. जिस्सा प्रयोग वर्गा, रोगा वर्षा मोम पुरस्ता, (कर्मसा), स्वार्थसा, मामकादस्ता), सामकादस्ता, सामकादस्ता, सामकाद्रसा, सामकाद	प्रायमधी प्रतिभृती : समहुत्व ग्रहाग असलेल्या प्रीठवासी गर्लट क्र. ३०१, ३ रा मरावला, मॅलम्बी अवार्टमेंट शील्लस्य लि., प्लॉट क्र. मी-८७, सेस्टर क्र. ०८, यात उळवे नसी मुंबई पनवेल, क्रिल्स स्थागड ४१० २०१.		০৭.০५.২০২৪	ङ्कुण अकित सहम रु. २३,२९,१८३.९६ दि. ३१.०५.२०२३ अनुसार + त्वावरील ज्यान च अन्य खर्च दि. ०१,०६.२०२३ पासून

होल पावले सदर सचना सादर करून उचलण्यात येत आहेत. वरील कर्जदार व/वा त्यांचे हमीदार (जे काही लागू असतील) यांनी यादारे सदर सचनेच्या प्रसि हार्ति पायत सद सूचना शादर करने अधारणात पत आता. भारत कालत पुना पायत कालत पुना काल कर्यू, क्याकरण, वान कालत कर्य प्राचिपसूर के दिवसाला आता करिता तास्त्री करवा कराये, अल्या पुतित पासते सीसपृदिरावस्त्रीय और विरक्षत्रका और ध्यवसालांजिअ आग्रेट्स एस्प्रेसिंट ऑफ सीवपृद्धि इंटोस्ट ऑक्ट, २००२ च्या अनुच्चैद १३ च्या उप अनुच्चैद (४) अंग्रति सस सूचना वारी करण्यापसूत ६० दिवसांच्या पृतित

कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार पुतळ्याचे अनावरण

काश्मीर राजभवन येथून समारंभात मधील कुपवाडा छत्रपती जिल्ह्यातील नजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) याठिकाणी जयघोषात करण्यात आले. तेथून राज्यपाल रमेश बैस, महाराजांचा अश्वारूढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुपवाडाकडे हा पुतळा मार्गस्थ करण्यात आला महाराष्ट्राचे होणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री होता. महाराष्ट्रातून सुधीर मुनगंटीवार देखील झालेला हा प्रवास सुमारे उपस्थित राहणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे २२०० किमी अंतर पार करीत एका आठवड्यात

यावळा सुष्टा । ज्यानासीवत दिवाळी कुपवाड। ज्या । ज्यानासीवत पर्राळाचा आनंद देखील रस्त्यातील महत्वाच्या । ज्यानेव शहरांमधील ऐतिहासिक आम्ही पुणेकर या नारक्ष पुणकर था स्थळाळ्या । ठकाणा या संस्थेच्या पुढाकाराने पुताञ्चाचे पुणन छत्रपती शिवाजी करतानाच स्वागतही महाराजांचा पुताञ्ज करण्यात आले. उद्या ७ काण्मरी मधील कुपवाडा नोव्हेंबर रोजी सका येथे बसविण्यासाठी आला दहाच्या सुमारास या आहे. २० ऑक्टोबर पुताञ्चाचे लोकार्पण

नुष्यभन्ना शिंदे यांच्या हस्ते होणार कुपबाडा येथील भारतीय असून यावेळी जम्मू —काश्मीरचे सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या नायब गज्यपाल मनोज सिन्हा, स्थानाचे भृमीपजन जंगा ६ २०२३ रोजी मुंबई मख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार शिवाजी महाराजांच्या या अश्वारुढ पुतळ्याचे ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी

स्वागत

कार्यमंत्री

स्थळांच्या ठिकाणी या

सी पांजीन के सूचना सी सांजीनक कुला गाउँ जाना २०० , इससे पानता , डिक्स एसआए सीएसएस, बीरिएस कामा ०५,000ची, ५,००० वीचे, एस मी इन्छे २००३ , २००० पीचे, आर सीमेहता में इस १००३ , २००० पीचे, आर सीमेहता में इस १०००० १० १८ माना सांजी होती की सी सांजी १००० १०० १८ माना मानार होते जी भी राजभार मानाम कडेल पाना महार १८०० १००० होती की मीला पाना पानार होते जी भी राजभार मानाम कडेल पाना महार पानाम कडेल पानाम कडेल पानाम कडेल

योउने, असे महरने आहे की विश्वास SALASA, में सारियों में किया स्थानिक की राज्याची मारासा राज्या मांच्या महासा राज्या मांच्या म

ादसभाव्या आत खाला खावा था करत.

अक्ष्म स्मेंट

एतेंट नं. 201, दुसरा मजता, विश्वास srac CHS.

(CTS No.5809 PT., 5808 PT., F. P. No.273,

274 PT. R. B. मैंतूता री. ड्राएकोपर (पूर्व),

मुंबई 400077;

अधिवस्ता डी.डी.सिंग

103/104, श्री गणेश एन्सतेस्ट

दिसर्दी गार्डन रोड नं.३,

मालाड (पश्चिम), मुंबई 4000

नायव राज्यपाल मनोज सिन्हा, स्थानाचे भूमीपूजन यंदाच्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री पाडव्याच्या दिवशीच करण्यात सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राजगड, प्रतापगड आणि रायगड या राहणार आहेत. पाच किल्ल्यांवरील माती आणि

पाणी आणण्यात आली होती हा पुतळा साडे दहा फूट उंचीचा असून जिमनीपासून जवळपास तितक्यांच उंचीच्या आणि ७ बाय ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED Regd. Off.: 2" Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-400002 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1" Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006 - Phone: +91-6359637788 CM: L29110MH1995PLC085738

	(As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS) (Rs. in Lakhs except EPS)									
_	t = bot output in o		Ended (Sta			r Ended				
Sr.	Particulars		30/06/2023	30/09/2022		30/09/2022	Year Ended 31/03/2023			
No.	Particulars									
\vdash			Unaudited				Audited			
1.	Total income from Operations	6.10	4.65	5.10	10.75	10.40	19.65			
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional Items and / or Extraordinary Items)	0.03	0.17	0.18	0.20	0.95	0.42			
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	0.03	0.17	0.18	0.20	0.95	0.42			
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items and / or Extraordinary items)	0.02	0.13	0.13	0.15	0.71	0.31			
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & other Comprehensive Income (after tax)]	0.02	0.13	0.13	0.15	0.71	0.31			
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22	477.22			
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial Year ended 31st March, 2023	-	-	-	-	-	(410.24)			
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not Annualised	0.000	0.000	0.000	0.000	0.001	0.001			

ULES :

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the second quarter and hall year ended 30° September, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Colligations and Discolauries Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company/Lawkie Results are available on the websites of the Section 100 of the Sect

Results are available on the websites of BSE Limited (www.besindia.com) and on the website of the Company (www.satyaptate) medicines.com).

The financial results have been prepared in accordance with the Companies ALI, 2013.

Rules, 2016 (RUNAS) prescribed in under Section 1323 of the Companies ALI, 2013.

Rules, 2016 (RUNAS) prescribed in under Section 1323 of the Companies ALI, 2013.

September, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 60° November 2023.

The Statutory Auctions of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financies. SEBI (Listery Obligations and Figure and Figure 1) and the SEBI (Listery Obligations and Figure 2) and the SEBI (Listery Obligations and Figure 2) and the SEBI (Listery Obligations 2015.

Date: 06/11/2023 Place: Ahmedabad

Raghav Agrawal Director/Chief Financial Officer DIN: 02264149

ÁSI

एएसआय इंडस्ट्रिज लिमिटेड सोआयल : L14101MH1945PLC256122 नेतरणीकुत कार्यांत्रल : प्रीपा , ७ मा स्वत्ता, और गणस्त्रात करत मर्ग, लोआ पोल, मुंबई ४०० १६३ कु. २०१४-४६६१६० केंक्स २०१४-४०८६६१९ वेबसाइट : <u>१४०५-४०६१</u>१९० केंस्स

दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अर्थोकरिता अलेखापरिशीत विजीय निकरणांचा अदताल

	3131/4//(11 31/131/41	((((()))		-1	(६, लाखात
अनु.	विवरण	तिमाही अखोर	अर्थ वर्ष असोर	तिमाही अखेर	वर्ष असोर
第.		३०.०९.२०२३ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)
٤.	वार्यवलगत्न एकूण उपव (निव्यळ)	१७८८.९५	4388.86	१५१८.३६	१३७६०.५५
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निरुवाठ नका/(शोदा) (अतिथिशेष वाची पक्षात)	(१५८.२२)	397.80	(89.005)	2804.53
à.	कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्यळ नका/(तोटा)	(१६४.२६)	246.68	(\$48.88)	\$696.48
٧.	करलावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पत्त (कालावधीकरिता समाविष्ट करा/ तीटा (करपद्मात) व अन्य सर्वसमावेशक उत्पत्त (कर पद्मात)	(90.509)	२१५.३ ७	(889.59)	१६९३.१७
۹,	प्रदानित भाग भांडतल रु. १/- प्रत्येकी	900,0%	900,0%	900,04	900,009
٤.	अन्य इषिवटी (गत वर्षांच्या ताळेवंदामध्ये निर्देशित मृल्यांकन राखीय नगळता)				28284.63
6.	उत्पन्न प्रति शेक्त रु. १/- प्रत्येकी (वार्षिकस्थिया नाही) ए. मूळ	(55.0)	0.29	(0.35)	1.17
ı	0.0	6 - 1		4	

पर्वंतरांगांच्या पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे अशापद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १८०० ट्क माती टाक्न भराव करण्यात आला. शिवाय याभागातील हवामान. भूस्खलन याबाबी पाहता पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.

पुतळ्याच्या समोरच्या दिशेने ——`

इंडियन बँक 👪 Indian Bank

प्रशासनी, अधीरकारीओं हिर्मा वह पंतास्त्र शिक्षा (१८००) के विकास के प्रशासन विद्युक्त के प्रशासन के प्राचित्र के प्रशासन के प्रशासन

पातारात कांत्र व अन्य अपन प्रणा प्रणा प्रणा प्रणा प्रणा के प्रणा के प्रणा के अपने के प्रणा के प्र

्याना विश्वेत प्रशास निर्माण का प्रशास के प्रशास कर व्यावनीत के प्रशास के प

कर्जदार बांचे नाव व पत्ता १. आकरंशा कृष्णा चाले, कृष्णा लेखन वाने बांची पत्नी, २. कृष्णा	मालमतेचे विवरण	कर्ज रक्कम (रु.)	थकित रखम (स.)	स्चना तारीझा				
केशक बाते, तेम वा में पांच मुला। प्रत्ये, तर कुमा तीमान्या, तम माना, तम जीवरावक, तीमान्याव, प्रतिकर्ता (प्रत्ये), तम्मे, तामान्य १९११ ३०, त्रावे । त्यामां एवटामान्य, प्रतिकर्ता (प्रत्ये), तम्मे, तमानु १९११ ३०, त्रावे । तमानु १००, त्रावे । प्रतिकर्ता (प्रत्ये), तमानु १९११ ३०, त्रावे । तमानु १००, त्रावे । तमानु प्रतिकर्ता (प्रत्ये), तमानु १९११ ३०, त्रावे । तमानु १००, त्रावे । प्रतिकर्ता (प्रत्ये), तमानु १००, त	सार्वे क्र ४०, हिरसा क्र, २०६ मोजे सोतापाडा, फर्ट क्र ००८, मोजे सोतापाडा, फर्ट क्र ००८, क्षेत्र के स्थान कर कर के स्थान कर कर के स्थान कर कर के स्थान कर कर के स्थान कर के स्थान कर कर के स्थान कर के स्थान कर के स्थान कर कर के स्थान कर कर के स्थान कर कर के स्थान कर के स्थान कर कर कर कर कर कर कर के स्थान कर कर के स्थान कर	হ, ১৯,৬৬,০৫০/- কর্স জান ক্ষ. (খী) হ্যক্তমা ০০২৭২৭১৯৪৫	क. १४,१३,४८८/- (इ. चींद्रा लावा तेरा हवार चारारे अद्वापीरी प्रवाद चारारे अद्वापीरी अव्य व्यवकारी व प्रवाद अव्य व्यवकारी व प्रवाद अस्त्रपूर्ण १ अनुसार दि. १७ ऑस्ट्रोबर, २०२३ पासन् संलाम.	२३.१०.२०२३ एतपीए तारीखा (जी) १४.१०.२०२३				
क्रप्रया में र प्रयाची की सतर ऑक्टब्बा अनव्योग १३(१३) अंगांग कर्ज	धर यांनी सचनेप्रध्ये निर्देशित प्रतिध	न प्रान्तप्रना यांची र	विकी आदेकतर वा अन्य	कारी हस्तांतरण				

कुपया नाद ध्याचा का, सदर अक्ट्रच्या अनुगड्द १: प्रतिभत्त धनको खांना पर्श सचना न देता करू नवेत

CREATIVE

क्रीएटीव्ह न्यूटेक लिमिटेड

					रु. सार		
		तिमाही अखोर	वर्ष अखोर	संबंधित ३ महिन	गत वर्ष अखोर		
अनु. फ्र.	विवरण	30.09.2023	30.09.2023	अखोर ३०.०९.२०२२	39.03.7073		
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
1.	कार्यन्नलनातून एकूण उत्पन्न (निब्बळ)	४२,९८२.८७	८९,८१६.३३	३१,९१३.५८	१,३७,६२२.२३		
2.	कालावधीकरिता निव्बळ नफा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष वार्वीपूर्व)	१,२३१.७२	१,९४८.२७	१,०७६.०२	३,४१४.७१		
3.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिरिक्त व/वा अतिविशेष वार्वीपश्चात)	१,२३१.७२	१,९४८.२७	१,०७६.०२	३,४१४.७१		
4.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिरिक्त व/वा अतिविशेष वार्वीपश्चात)	१,०४६.०६	१,६३४.१०	909,68	२,७२४.८८		
5.	कालावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (करपश्चात) ब अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१,०४१.२९	१,६२९.३३	९०६.६१	२,७२५.७०		
6.	प्रदानित भाग भांडबल	8,804.38	१,४०५.३९	१,२६०.००	१,२६०.००		
7.	राखीब (गत वर्षांच्या ताळेबंदामध्ये निर्देशित मृत्यांकन राखीब बगळता)				१०,४७९.५१		
8.	उत्पन्न प्रति शेअर (अतिसामान्य वावींच्या पूर्व) (रु. 10/- प्रत्येकी) (चालू व छंडित कार्यचलनाकरिता)						
	1. मूळ	६.७९	१०.५२	4.68	१९.५३		
2. सीम्य ६,७१ १०.४० ५,७६ १							

ı						रु. लाखार
ı			तिमाही अखोर	वर्ष अखोर	संबंधित ३ महिने	गत वर्ष अखोर
ı	अन्. फ्र.	विवरण	\$0.09.2023	30.09.2023	अखोर ३०.०९.२०२२	39.03.7073
ı	_		आनेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
ı	1.	कार्यचलनात्न एकूण महसूल	४१,४५५.६४	८७,०६५.२८	३०,६०२.१३	१,३३,१७६.४९
ı	2.	करपूर्व नफा	७२२.७९	१,२६२.८९	६८१.९६	2,668.86
ı	3.	कर पश्चात नफा	436.83	९४८.७२	५१५.६८	२,०८४.६४
ı	4.	एकुण सर्वसमावेशक उत्पन्न	432.35	983.99	489.44	२,०८५.४६
L						

होंगा.

1. असी है के बी (एक्जोडीक्स) विशिवसन 2015 ज्या विशिवस 31 अंतर्गत स्टॉफ एक्सपेनेक्स रि. 30,090 के कोजाप्तिक तिसीन करावाचा सिन्दुर प्राथमेंने सार्गत आहे. दिस्सारी अरवावाचा संपूर्व प्रायम एतपूर्व मेंन्सस्य अर्थान के प्राथमीन मेंन्स्य एतपूर्व मेंन्सस्य अर्थाना के प्राथम एतपूर्व मेंन्सस्य अर्थाना के अर्थाना के प्राथम एतपूर्व मेंन्सस्य अर्थाना के अर्थान के प्राथम के प्रायम के प्रा

इंडियन बँक 👪 Indian Bank

प्राधिकृत अधिकारी, इंदियन वेंक करिता

$(a.k.)^{\circ}$

ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड

बिल्डींग बॉन्ड्स ऑस्पीकृत क्षण्यात्वर : 64), 6 चा मक्ता, विडास, क्षण सौरावरी तेड, क्षित्व, सांताह्वर (पृष्ठ), मूंबई 440 098 हु. 91(02)%754 6500, केचा : 91 (02) 6610 6954 चेंट्रा - complement@alegoorand केचायाट : www.alegoorands शिकारण : L74898MH993PLC274891 दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाही व अर्थ वर्ष अर्खेकरिता अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित अहवालाचा सारांश

	14. 50 (1041)	2023 (1911				A-4/1((11 91)			Sanati an	,-11111-11111	·//~ (8	. लाखात प्रति शे	अर डाटा बगळता)
সন্.	विवरण		तिमाही अखोर		स्थायी अधं	वर्ष असोर	स्थायी वर्ष अछोर	1	एकवित तिमाही अखे	₹	एकवित अ	र्व वर्ष अस्त्रेर	एकवित वर्ष अखोर
泵.		30.09.73	30.05.73	30.09.22	30.09.23	30.09.22	39.03.73	30.09.23	30.05.23	30.09.22	\$0.09.23	30.09.22	39.03.73
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखायरीक्षित	आलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखात्परीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
1.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्यळ)	२,९२५.५९	3,047.97	3,007.84	4,900.49	4,503.04	११,५३४.५२	१२,४५१.५२	११,६४४.५६	9,696.59	28,905.02	\$2,400.20	80,560.56
2.	कासावधीकरिता निष्कळ नका/तोटा (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष वार्वीच्या पूर्व)		948.80	१,०२५.६३	१,८४३.६५	9,986.29	3,905.75	२,६६७.३२	२,९९६.१२	२,८५७.४५	4,553.88	4,562.48	29,693.96
3.	करपूर्व कासावधीकरिता निव्यळ नमा/तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष वार्वीच्या पश्चात)	८८९.२५	948.80	१,०२५.६३	9,८४३.६५	9,986.29	3,905.75	२,६६७.३२	२,९९६.१२	२,८५७.४५	4,553.88	4,562.48	??,७?३. ? ८
4.	करपश्चात कालावधीकरिता निष्वळ नद्या/तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष वार्वीच्या पश्चात)	50.000	৬१७.০६	৬६६.१९	9,800.98	9,849.37	3,009.89	१,९८४.२१	2,280.88	२,०५१.२२	8,238.32	8,840.43	८,८४१.५८
5.	कालावधीकरिता एकूग सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (करपथात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपथात)	৬६५.२६	७२१.४८	849.03	9,865,98	9,844.93	3,053.30	१,९९८.५९	२,२६८.३१	२,०२४.५९	४,२६६.९०	8,876.69	८,८२३.५०
6.	इनिवटी शेअर भांडवस	550.00	550.00	550.00	550.00	550.00	550.00	550.00	550.00	550.00	550.00	550.00	550.00
7.	राखीव (मृत्यांकन राखीव वगळता)						४५,९१५.७४						43,766.40
8.	प्रतिभूत प्रीमीअम खाते	3,880.00	3,880.00	3,880.00	3,880.00	3,880.00	3,880.00	3,546.34	3,540.34	3,540.34	3,546.34	3,546.34	
9.	নিঅন্ত দূৰে	89,555.86	80,290.22	४५,३६३.५७	४७,६६६.४८	84,353.40	85,404.08	90,498.59	28.030.84	८२,५५७.६१	८६,९९३.६१	८२,५५७.६१	८६,७६६.४८
10.	प्रदानित भाग भांडवस/ थकित कर्ज	53,885.84	48,468.48	88.555,88	53,685,84	88,252.88	40,837.47	२६५,७८९.२५	238,680.83	१५५,५२९.२६	२६५,७८९.२५	१५५,५२९.२६	२१६,१८५.६२
11.	थकित कपात विष्टित शेअर्स							गुन्य					
12.	थकित इंग्विटी रेशिओ	8.38	9.09	शून्य	9.38	शून्य	शून्य	2.98	२.६०	সূত্র	2.98	शून्य	शून्य
13.	उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबी पूर्वी) (चास् व संदित कार्यचसनाकरिता) (र. 10/- प्रत्येकीचे)												
	मूळ (र. मध्ये) (वार्षिक नाही)	99.50	90.65	99.59	22.43	२२.११	४६.५४	29.00	66.55	30.60	53.44	52.38	937.66
	डाकचुटेड (र. मध्ये) (वार्षिक नाही)	99.50	90.65	99.59	22.43	२२.११	85.48	29.96	66.55	30.60	53.44	52.38	937.66
14.	उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष वाबी पश्चात) (चालू व संडित												
	कार्यचलनाकरिता) (र. 10/- प्रत्येकीचे)												
	मूळ (र. मध्ये) (वार्षिक नाही)	??.50	90.65	११.६१	२२.५३	२२.११	४६.५४	29.96	66.55	30.20	53.44	52.38	937.66
	डायल्यूटेड (र. मध्ये) (वार्षिक नाही)	११.६७	90.65	99.59	२२.५३	२२.११	४६.५४	29.00	66.55	30.60	53.44	52.38	937.00
15.	भांडवल कपात राखीव							गु नाही					
16.	टिबेंचर कपात रासीव						सा	गू नाही					
17.	कर्ज सेवा कल्हरेज रेशिओ	9.40	0.3%	शून्य	9.40	शुन्य	शुन्य	93.0	0.18%	शुन्य	98.0	शुन्य	शुन्य
18.	व्याज सेवा कलरेज रेशिओ	2.08	7.09	शून्य	२.०५	शुन्य	शून्य	9.46	9.50	সূত্ৰ	9.53	शून्य	शून्य

तीपः वर्षात् अ करेदन, 2021 रोती अपेर जिलाही व अर्थ वर्ष अरोरच्या सिन्हा अल्बासाचा सारोर आहे व स्टर बिना अल्बास सेवी (सूची अनिवार्यना व विशोधन आवश्यकता) विनिवरन 2015 च्या विनिवरन 33 अंतर्गत स्टोक एक्सपेंसल दावान केना आहे. संपूर्ण अल्बास तिमाही विशोध अर्वास MANADSHINGE CONTRACTOR (अर्थ के प्रतिवेद के सार अर्थ के अर्थ MANADSHINGE CONTRACTOR (अर्थ के प्रतिवेद के सार अर्थ के अर्थ के अर्थ के MANADSHINGE CONTRACTOR (अर्थ के प्रतिवेद के सार अर्थ के अर्थ के अर्थ के अर्थ के MANADSHINGE (अर्थ के प्रतिवेद के प्रतिवे

Towards Cleanliness of Internal Roads of KDMC ignore





KalyanDombivli Municipal Corporation has started cleaning the main roads before Diwali, but Shiv Sena sub city chief and former corporator Mohan Ugle has alleged that KDMC is neglecting the cleanliness of internal roads in the city.The day before vesterday, some people met the municipal commissioner and said that due to the presence of dust in their place, they are suffering from respiratory diseases. After this, the roads were cleaned by throwing water at this place. However In the FadkeMaidan area of Kalyan West, the municipal garage area, the art gallery area, there is an empire of garbage spread along the road and on the footpath. The stench, the dogs dead and the scrap bell

cars lying on the side of the road. Ugle has asked whether the administration does not see thesematters.Repeatedly complaining to the Deputy Commissioner of Solid Waste Department, the internal roads, the pavement on the side drains of the crematorium are dilapidated. While in the cemetery, a bush has grown in the burial ground for children. KDMC administration is ignoring all these matters.
Ugle has asked whether
people's representatives and social activists will pay attention only when they raise their voices and has appealed to the KDMC officials to come out on the streets to serve the citizens. He said that at present dengue, malaria and typhoid epidemics are going on and these are also being ignored.

Flag of Congress Shekap Aghadi on Dighode Gram Panchayat in Uran Taluka

Aghadi's direct Sarpanch candidate Kirtinidhi Thakur won by a huge margin

Uran.(Sunil Thakur):

In the election of Dighode Gram Panchayat in UranTaluka Congress, ShekapAghadihave defeated BJP. . In these Gram Panchavats, candidates for Sarpanchapada directly include Kirtinidhi Thakur and SandeshDayanandPatil from Ward 3, Mrs. Expected AtishPatil, Mrs. EkshaRakeshKaskar, Kailas AmbajiMhatre from Ward 2, Mrs. Ujwala Anant Mhatre, AbhijitVasantPatil and Alankar Manohar Koli, Koli Aarti Shakti, Koli Rekha Manohar etc. have been elected from Ward 3. ~Congress, Shekap Aghadi fought like this. In the last election, BJP had established power over Gram Panchayat. Taking advantage of this. Kirtinidhi Thakur (1237 votes)



Sarpanch of Congress-Shekap alliance has defeated BJP's MayurGharat (793 votes) by 444 votes. As 9 out of 9 members of the MahaAghadi were elected, the dominance of the Congress party has been established on the Gram Panchayat. In order to win the election, various political parties had conducted house-to-house campaign rallies and meetings in the Gram Panchayats. Educated voters have voted against BJP.

Kalyan GRP team arrested two mobile thieves



Dombivli .Pramod kumar:

Kalyan GRP team has arrested two mobile thieves who took advantage of the crowd in the local train and stole mobile phones of passengers and sent them to the lockup. The names of the arrested accused have been mentioned as Gautam Singh and Sameer Khan. In this case, GRP in-charge ArchanaDusane said that on October 24, two separate complaints of mobile theft were registered in Kalvan Railway Police Station, In which one passenger was traveling between Kalyan to Kasara, while the other was traveling in the direction from Kalyan to Badlapur. During the journey, taking advantage of the crowd while boarding the train, an unknown thief cleverly stole mobile phones from the pockets of the passengers.
As soon as the complaint of mobile theft was received, the Railway Police team started a thorough investigation of the case and after getting information from CCTV and informers ed both the accused and unearthed four cases of theft. At present, the accused have been taken into custody and are being interrogated further.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE
All the citzens are informed that
Mauje Group Gram Panchuyat
Mauje Group Gram Panchuyat
Koshimbi, Taluka Bhivandi, Diat
Tanne house no 94, Area 684, 94,
Fl Income The property isowned
and occupied by Shiri. Heera
Garibdas Jachav, The right and title
of anyperson, interest, mortgage,
gift, beir, deed of loan, deed of sale
and any other claim; if any, from
the date of publication of
thisnotice. Within 14 days, written
objection should be registered atthe
following address in documentary
evidence. If there isany objection,
it should be noted that I will do the
next transaction.

Adv. Ashwini B. Bhalerao Add: 003, Shri Krishnachaya Apartment, B Wing, Pokharkar Nagar, Badlapur (W), Dist. Thane, 421503 Time: 11 AM to 2 AM and 4 AM to 8 PM

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by Regency Buildspace LLP that Proposed Redevelopment on plot bearing CTS no 107A/2 at village Charai, Taluka-Thane District Thane has been accorded Environmental Clearance Identification no. EC23B038MH162711 dated 01/11/2023 and copy of the clearance letter is available with Maharashtra State Pollution Control Board and may also be seen on the website of the Department of Environment, Maharashtra at https://parivesh.nic.in

NOTICE

PUBLIC NOTICE

leased or relinquished.

Adv. Tanuja N. Lomate
Office Add. Shop No. 05, Vinayk
illa Builiding C. H. S.Ltd., Plot No.
Sector - 4, Karanjade, Taluka-Panv
District - Raigad - 410206.

LOSS AND FOUND Vivek Ajit Thakkar - Age

44 Residing at : 17, Lakshm Smruti Saha Niwas CHS Opp. Baal Ganapati Temple

Charai, Thane (w) Affirm That I Lost my Passport (Pas

Port No. G9072991) Propert Missing Registration No. i 2147/2023 if found please

concact above address of

NOTION
OF Father Mr. Rimchand Lachsram
Maker, Owner Of Flat No 1/M/2
ABRINANDNA BED, TANDRES COLONY,
LAS, BARG, KURLA WEST MUMBAI
HAVE LOST AND ANGER AND ANGER
ANGER AND ANGER AND ANGER
ANGER ANGER ANGER
ANGER ANGER ANGER
ANGER ANGER ANGER
ANGER ANGER ANGER
ANGER ANGER
ANGER ANGER ANGER
ANGER ANGER ANGER
ANGER ANGER ANGER
ANGER ANGER ANGER
ANGER ANGER ANGER
ANGER ANGER ANGER ANGER
ANGER ANGER ANGER ANGER ANGER
ANGER ANGER

PUBLIC NOTICE

No. DUBA/Cons/434/MR/2023-(84)
DATED: 26 October 2023
MR. JIGAR VINODRAY DHAKAN
SIO VINODRAY RATANSHIBHAI
DHAKAN
RESIDENT OF VAID FALI, NEAR
S A R N E S H W A R T E M P L E
KHMBHALI YA, DE VBH UMI
DWAKKA PIN:361305, GUJARAT,
INDIA

DWAKKA PINSOSIJOS, GUJAKAI, INDIA
PRESENT ADDRESS THE FRAME
PRISENT ADDRESS THE FRAME
THI 709 TOWER BEHIND ANSAR
GALLERY SHARDAH AL NADHA
LAEA AD MISS, KIRAN HARILAL
VAYA DAUGHTER OF HARILAL
VAYA DAUGHTER OF HARILAL
VAYA PRISIDENT OF
LANCELOT CHS LTD 8 WING 207.
DOPP SHASTRINGR S V RD
BORIVALI W. MICHBAI
BORIVALI W. MICHBAI
PIN-400092. MAHARASHTRA.

PIN-140005, INDIA PRESENT ADDRESS AL NABOODA BLDG M 24 OPP IRANIAN HOSPITAL ABV WESTZONE SUPERMARKET DUBAI AL SATWA

Consulate General of Ind PO BOX:737, DUBAI (UAI FAX NO 009714397042 Email:consl.dubai@mea.gov.i

Mob: 9821676327 NOTICE

NOTICE
NOTICE hereby given public at large that,
Mis. OL-94-0-185-044 LL 24-49 inembrer
Mis. OL-94-0-185-044 LL 24-49 inembrer
Mis. OL-94-0-185-044 LL 24-49 inembrer
Mis. OL-94-0-185-044 LL 24-49 inembre
Mis. Ol-94-0-185-044 LL 24-49 inembre
Mis. Ol-94-0-185-044 LL 24-49 inembre.
Mis. Ol-94-0-185-044 Inembre.
Mis. Ol-94-0-185-04 Lipper Boor, The Piece and Parrel of the India Bearing Surveys No. 123, Hissas No. 124, Hissas

जाडीर नोटीस या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यांत येत आहे की, हर्षा राजेंद्र सहा या आकार टॉवर को. धा नाटाशाबार चाव जनतर काकावण्यात सत्त वाडा की, क्ष्मा राजेड खात्र या आकार टीवर खे जी. डीरिंग सोसावटी लि., गीता नगर, गाईवर (ग), ता. व जि. वामे ४०९१०१ या सोसावटीच्या वमासद क्षेत्रया. या सोसावटीतील स्वतिका क्र. ०२/४०२, चीचा मजला, बे ४४२ ची. फूट कार्येट डी स्वतिका त्यांक्या तसेच त्यांचे पती की. राजेंद्र बांतीलाल बाता यांक्य

सही/-सचिव

गीता नगर माईदर (प), ता व जि. ठाणे – ४०११०१.

The state of the s

processors and season to execute the necessary agreements in favour of purchaser, so that the processor is the processor of t

Office Address: Shop No. 1, A-Wing, Mandarmala CHS, Shastri Nagar, Kalwa (West), Taluka and Dist: Thane.

Sd/-Nitin G. Patil (Advocate)

PUBLIC NOTAL AND A TOP TO THE ADMINISTRATION OF THE ADMINISTRATION

constoered are lost/misplaced per man.
Place: Mira Road (East)
Dated: 07/11/2022
Mr. H.K. Someshwr

***Constant High Court, Bombi C-43/304/Sector-2/Shantinagar, Dist. Thane 401 107 -9819409260

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that originally SMT, I RAMESHBHAI PATEL was owner of FLA' 10, ON GROUND FLOOR, RAJESHWO BLDG NO. A CO. OR HSG. SOC. LTD, SI

dam is their over it. R. J. MISHRA (Advocate High Court, Date: 07/11/2023 NOTARY GOVT. OF INDIA OFFICE: 156 Bholdaya Nagar, B. High, Neer Goo March Hole, Nanghar Rd, Bhayardor (E), Dist. Thene - 40/105.

Magaram Righbar, as his orly surviving hard gall presendents. That said vibration SHA CHSL, through committee his survivariant services and the rise name of th SCHEDULE FLAT

Charcopar (casu, Incomes and Control of Charcopart (casu, Incomes and Control of Charcopart (casu, Industrial Estate, Malad (West), Mumbai 400064 Road. ADV DHIREN SOCHAR

F-RADHU LEGAL ASSOCIATES Swagast Bhavan, Near Indian Oil, Opp. MSEB colony, Station Road, Vasai Road (East), District- Palghar, Tel No. 9511674861. Email: legal@prabhuassociates.com.

जाहीर नोटीस ळविण्यात येत आहे की, हंसराज देवीचंद जैन हे आव या गोदीनाहारे नर्स जन्मोक कालीन्याति रोत आहे की, इंसराज देवीबंद चैन हे आकार देवीवंद चैन हो अध्यान होन्दि के स्थान के स्थ

श्रीमती लिलाबेन देवीचंद चैन यांनी सदर सदनिकेमधील खांचा विस्सा व अधिकार खां श्रुवना क्रिकेशन व्यक्ति भ्रुप्त भाग त्यार स्थाननाथाठ त्याचा क्रस्ता व आवकार त्याच श्रुवना क्रिकेश कंस्त्रच्य जैन बाँग, विकेश स्त्र 2/9/12/2२ रेजीव्या नॉस्टीकृट क्रक्कोकज्ञाव्यारे (श्रुप्तिव वींक स्तर झ. टनन-७-१९५६९/२०२२) सोझून विकेशन वात स्तर राजिव्य व स्त्रिकेश चान सावका क.०, पाम क्रांग्रेष्ठ ४३ ४४ १४ में सावका वात्र क्षित्रेष्ठ कंसरच्य जैन बाँगी, त्यांचे नांचे क्रस्यांत्यन (टूनन्सन्स्) क्रमोकचिता सोसावयीक्ष्ठे कर प्रतिवाद स्थापना जन वाना, त्याचा नाव करावारण्य (हुन्समार) कणकरोता सांसावर्थकक बाता करावारण्या विद्याचारण्या व कारत केळा आहे. त्याच स्थापना व वार्याचेल्या मा नावका हुन्याच्या करावारणां कार्याच्या करावारणां करावारणां

> आकार टॉवर को, ऑ. हॉसिंग सोसायटी लि., गीता नगर भाईवर (प), ता व जि. ठाणे – ४०११०१.

जाहीर नोटील या नोटीलीडारे सर्व जनलेस कळकेलांत देव आहे की, जब्लखंब छोटाफ ने हता व एरान्सेण जबल्यंच नेशात है आकर टॉलर की, तीविंग लोगावर्ध कि, नीता नगर, महिरा (प), ता. विंग, विंग, 190, 190) या चोलावर्धीच्या समायत होते. या चोलावर्धिंतिक स्वतिन्त्र का, 0/102, वे बात नाजका, 1-पित, वे स्वति क्षारी का स्वतिन्त्र मा दोलावर्ध चंद्रुक माळकी हवाली आहे. जबल्यंच छोटाक मेहता विंत 1, 10, 03, 2019 देवी नियम हाके कार्के आह्म, नीति क्षारी कार्के जबल्यंच छोटाक मेहता विंत 1, 10, 03, 2019 देवी नियम हाके आहे. या चेलां इसानाम प्रकृती सो, संस्थात वांची है, 190, 03, 2019 देवी नियम हाकेश आहे. या चेलां इसानाम प्रकृती सो, संस्थात वांची है, 190, 190 क्षणीचित्र स्वतिन्त्र प्रकृत करींची वांचा स्वत्र स्वत्र स्वत्र करींची वांचा स्वत्र स्वत्य स्वत्र स्वत्य स्वत्य स्वत्र स्वत्य स

प्रभाव नहामाना पुरुष्या था, मारुवात वर्गिय प्रश्निक, — पुरुष्या — श्री. करीय जावराईर स्थ्रीता बहुआन — श्री विश्व अवलाईर केवात विशे ता नारत समुद्ध, नव क्योंगी वा तर सात्री है. थी, में इंग्री अवलाईर मोहा व दे दे शी विश्व अवलाईर मेहा वा दे शी विश्व का स्थार के शा विश्व का स्थार है कहा वे दे हैं। श्री विश्व का स्थार है कहा वे दे हैं। ती विश्व का स्थार है कहा वे दे हैं। ती विश्व का स्थार है कहा के दे हैं। ती विश्व का स्थार है कहा के स्थार है कहा के दे हैं। ती विश्व का स्थार है कहा के स्थार है कि स्थार है कहा के स्थार है कि स्थार करने हैं कि स्थार करने हैं कि स्थार है कि स्थार करने हैं कि स्थार है कि

गीता नगर भाईंदर (प), ता व जि. ठाणे -- ४०११०१

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2" Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-400002 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1" Lane Ambawadi, Ahmedabad Gujarar-380006 • Phone: +91-659697788 • Chill : L29110MH1995FLC085738 mail: investor politions@Westmatele.medicines.com • Wabetia : www.yestmatele.medicines.com • Wabetia • • wabet

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER

AND HALF	YEAR EN	DED 30™ SI	PTEMBER	, 2023		
(As per Schedule III C	ompanies A	kct, 2013 & I	ND-AS)	(Rs. i	n Lakhs ex	cept EPS)
		Ended (Star		Half Year Ended Year Ender		
articulars	30/09/2023	30/06/2023	30/09/2022	30/09/2023	30/09/2022	31/03/2023

New York Particulars		(to por contours in c	(No. III Lakiis except					
No.	Г		Quarter	Ended (Sta	ndalone)	Half Yea	r Ended	Year Ended
			30/09/2023	30/06/2023	30/09/2022	30/09/2023	30/09/2022	31/03/2023
2 Net Profit (f. Less) for the pariod (Refore) Tax, Exceptional Items and of or Extraordinary Items) 0.03 0.17 0.18 0.20 0.95	140.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
(Before Tax, Exceptional llems and 7 or Extraordinary tems)	1.	Total income from Operations	6.10	4.65	5.10	10.75	10.40	19.65
before tax definer Exceptional Items 0.03 0.17 0.18 0.20 0.95	2.	(Before Tax, Exceptional Items	0.03	0.17	0.18	0.20	0.95	0.42
after tax (after exceptional terms and / or Extraordinary terms) 0.02 0.13 0.13 0.15 0.71		before tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	0.03	0.17	0.18	0.20	0.95	0.42
period [Comprising Profit (Loss) 0.02 0.13 0.13 0.15 0.71 comprehensive income (after tax) 0.00 0.00 0.13 0.13 0.15 0.71 Faid up Equity Sharer Capital (Faco Value of Rs. 1- each) 477.22 477.	4.	after tax (after exceptional items	0.02	0.13	0.13	0.15	0.71	0.31
(Face Value of Rs. 1- each)		period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & other Comprehensive Income (after tax)]	l .	0.13	0.13	0.15	0.71	0.31
(excluding Revaluation Reserve) (4'		(Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22	477.22
(of Rs. 1/- each) not Annualised 0.000 0.000 0.000 0.000 0.001 0 1. Basic	7.	(excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial	-	-	-	-	-	(410.24)
I 2 Diluted	8.	(of Rs. 1/- each) not Annualised 1. Basic	0.000	0.000	0.000	0.000	0.001	0.001
III Diminos	\Box	2. Diluted						

NOTES:

1. The allows is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the second quarter and half year one of 20" September; 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Regulation 3.5 of the

For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors Sd/ Date : 06/11/2023 Place : Ahmedabad

Raghav Agrawal Director/Chief Financial Officer DIN: 02264149

Dr. Ajay Bapusaheb Sonawanehonored with "Best PhD Research-2021" Award

Thane:

Dr. Ajay Bapusaheb Sonwane (BAMS, MD(AYU), Ph.D (Ayu), Owner-Director, Kalpana Ayurveda Hospital, for his work on his Ph.D thesis by Brahmabhuni Research Center at Janakpuri, Nepal on 8th to 10th November 2013 "Best Ph.D Research-2021" was awarded in the organized "Swastha 2023, International Conference on Ayurveda for



global health".BAMS, MD (Ayu), Ph.D (Ayu) of Dr. Ajay Bapusaheb Sonawane received

Planning of Navi Mumbai Municipal

Corporation for extensive promotion

of Namo Maharojgar Mela

Namo Maharojgar Melava 2023 Registration

his medical education from Nerul, Navi Mumbai at D.Y. Patil University School of Ayurveda. His native village is Kodit in Saswad of Pune district and he currently resides in Panvel. At his Kalpana Ayurveda Hospital at Panvel, Big Khanda, Seftar-17, various ailments are

treated, guided and Panchakarma therapy is done by Ayurvedic method.

EMPLOYMENT

2023

PUBLIC NOTICE

Brihanmumbai Municipal Corporation, Asst. Commissioner H/West Ward, Estate Officer H/West Ward, 2nd Hassanabad Lane, Khar (W) Mumbai-400052. Room No.06, Building-15, 320 B.M.C. Colony, Shastrinagar Santacruz (W) Mumbai 400054 under the jurisdiction of this office. Shri. Kamal Tulsidas Udasi has bought / purchased this flat from the principal Tenant Smt. Kalpana Kantilal Jagani through an affidavit dated 28.02.2022. I agree to transfer the said room in my name. I submit my online application to Asst Commissioner H/West Ward, application No. HWBT22030033 dt. 04.03.2022. f anyone has a complaint regarding the said transfer, a written complaint should be lodged in the above mentioned office within 15 days.

> Shri. Kamal Tulsidas Udasi Room No.06, Building-15, 320 B.M.C. Colony, Shastri

PUBLIC NOTICE

DESCRIPTION OF PROPERTY

Mauje Katemanivali, Tal: Kalayn, Dist: Thane village as well as May. Sub – Registra

iyan o janoan	yanojanoaoan								
Sr. No.	Servey no.	The Total Area	Assessment						
1 96/6/a		0-04-00 Po. Kh. 0-00-50	0-09						
2	96/6/b	0-04-57	0-13						
3 96/6/c		2-40-00	0-07						
4	96/6/d	1-95-09	0-03						

The said income has been decided to be paid in accordance with the developmen agreement. To whom any legal right, right and interest in relation to the aforesaid income nortgage, donation, lease, lien, endowment, transfer, alimony possession, claim contract, encumbrance possession, claim, contract, encumbrance possession heritance, bequest, gift, bequest, receipt, deposit, General Attorney or any objection and if there is any kind of encumbrance, he himself or through his lawyer/ representative should appear within a period of 15 days from the date of publication of this notice and state his objection, interests rights and rights etc. All the concerned parties should take note that they will do further transaction under the development agreement, assuming tha

Sd/-Party Signature

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन <mark>गन : जमनाला</mark>ल बजाज प्रशासकीय भवन, नागपुर विद्यापीठ, अमरा<mark>वती रोड, नागपुर</mark>

Navi Mumbai:

The Chief Minister of Maharashtra State to provide employment to the candidates who are waiting for jobs and employment and also to provide skilled and efficient manpower to the entrepreneurs. On behalf of Skill Development, Employment and Entrepreneurship Department, 'Namo Maharojgar Melawa' is being concluded in Thane on 24th and 25th of February, with the concept of Mr.EknathShinde, and in this a great opportunity is being provided to the youth and entrepreneurs of Navi Mumbai. As per the order passed on behalf of the Collector, Thane, Additional Commissioner Shri. Sujata Dhole has been appointed. Municipal Commissioner Mr. As per the guidance of Rajesh Narvekar Additional Commissioner Shri. Sujata Dhole, interacting with the concerned department heads and department officials, directed that maximum number vacancies on the of youths and professionals, entrepreneurs should do extensive information broadcasting work at the regional level in order to participate in this gathering.

media should be used effectively to reach the maximum number of citizens. Additional Commissioner Shri. Indicated by Suiata Dhole, From this MaharojgarMela, according to the candidate's educational qualification and skills, great employment opportunities will be available to him and for this the candidates have to register on the Mahaswayam government portal https://rojgar. mahaswayam.gov.in . It was directed through the Additional Commissioner to make extensive efforts to reach the said information to all the employment oriented entities in the Navi Mumbai Municipal Corporation area. Similarly, in this NamoMaharojgarMela, various establishments such as malls, builders, hospitality organizations, housekeeping organizations, call centers in Namumpa area were also advised to encourage them by giving them information on this subject in order to upload their Mahaswayamportal. The Navi Mumbai Municipal Corporation is trying through various means to ensure that maximum number of youths in the Navi Mumbai Municipal Corporation area get the benefit of this

Similarly, it was also indicated that various media and social NamoMaharojgarMela.

CORRECTION PUBLIC NOTICE The Correction Notice is hereby given to the Public at large that as per public Notice published in NEWS HUB on dated 08/02/2024 it was noticed in the due course that, the lost chain agreement details is wrongly mentioned as the Second chain original agreement as well as registration receipt related to the said Flat has been lost or misplaced, Now as per this correction notice it should be correctly mentioned as the First chain and Second chain original agreement as well as registration receipt related to the said Flat has been lost or misplaced from my client Mr. Pradeep Dalpatrai Doshi and is not to be traced despite due diligent efforts (property details mention in public Notice published in the NEWS HUB on dated 08/02/2024).

Add: Office No.4, Swanandadish, Gopal Mr. Suyog Ganesh Deo Nagar Lane No.1, Dombivli East, Dist. Thane

Help Line No .:079-35022160 / 149 / 182

Contact Person: Ram Sharma -8000023297

PUBLIC NOTICE To whom so ever it may concern

This is to inform to the Public that M/s. V & V PHARMA INDUSTRIES has been granted Environmental Clearance for their proposed expansion for manufacturing of API & API Intermediates at plot no. N-48, Additional MIDC, Anand Nagar, Ambernath, Tal. Ambernath, Dist. Thane, 421501 Maharashtra State by State Level Environment Impact Assessment Authority vide letter was issued with EC Identification No. EC24B058MH199749 & F. No. SIA/MH/IND3/248343/2021 dated: 06-02-2024. The copy of same can be viewed at website of Environmental, Forest and Climate change at http://parivesh.nic.in

Place: Ambernath **Date:** 09/02/2024

For, V & V PHARMA INDUSTRIES Contact No. 9637580879

SVA INDIA LIMITED

CIN: L51909MH1981PLC281775 162 - C, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021 Ph no. (O) 022 - 22886789/98, (F) 022 - 22886855, Email: cs@svaindia.com, Website: www.svaindia.com

Quarter Nine months Quarter

Particulars	ended December 31, 2023	ended December 31, 2023	ended December 31, 2022
Total income from operations (net)	17.65	59.15	18.95
Net Profit from ordinary activities before tax	-31.41	-76.35	-56.52
Net Profit for the period after tax			
(after Extraordinary items)	-31.37	-76.81	-56.52
Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit (Loss) for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	-31.37	-76.81	-56.52
Equity Share Capital	330.26	330.26	330.26
Reserves (excluding Revaluation Reserve as shown			
in the Balance Sheet of previous year)			
Earnings Per Share (of Rs 10/- each)			
for continuing and discontinued operations)			
1. Basic:	-0.95	-2.33	-1.71
2. Diluted:	-0.95	-2.33	-1.71

Quarter ended ended ember 31 2023 2023 2022 Total income from operations (net) Net Profit from ordinary activities before tax Net Profit for the period after tax 17.65 -31.41 59.15 -76.35 18.95 -56.52 (after Extraordinary items) -31.37 -76.81 -56.52 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 19.04 330.26 129.29 330.26 330.26 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)
Earnings Per Share (of Rs 10/- each) for continuing and discontinued operations)

 Basic:
 Diluted: NOTES:

1. The above is an extract of the detailed format of Quarterty & Nine Months ended Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disdosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterty & Nine Months

Company's website: svaindia.com.

The said financials results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 09th February, 2024. The same is subjected to Limited Review by the Statutory Auditors.

For SVA India Limited For SVA India Limited

Date: 9th February, 2024 Place: Mumbai

t is hereby notified to all the public that, that is say, our party names are M/s maul Construction by Proprietor, the name of party described by Santosh Naik in the Appendi pelow are 1) Nirmala Madhukar Yashwantrao 2) Ganesh Madhukar Yashwantrao 3 3 Bhushan Madhukar Yashwantrao 4) Darshana Sameep Kale 5) Kavita Nilesh Deshmukl 6) Aarti Swastik Gangurli 7) Swapnali Devendra Mishra owns and Possesion income and hange in the said mutation no. 4107 has been recorded and confirmed to be given unde levelopment agreement. As the owners of the land have cited that the said income is unencumbered and the title is correct, a public notice has been published for the title erification of the said income

Sr. No.	Servey no.	The Total Area	Assessment
1	96/6/a	0-04-00 Po. Kh. 0-00-50	0-09
2	96/6/b	0-04-57	0-13
3	96/6/c	2-40-00	0-07
4	96/6/d	1-95-09	0-03

no one has any objection if informed

Adv Bhavesh Patil

Office Add: Flat no 02,D wing,Ramchandra Apartment Opposite KDMC Commissioner Bunglow, Kalyan west 421301

This is to inform the public at large that, Shri Notandas Namomal Khubchadani and Smt. Mohini Notandas Khubchandani was the owner of all that premises of Flat no 1004, adm. 72.21 Sq. mtrs. (Built-up), 10th Floor, C-wing, in the building known as "Marathon Cosmos Cooperative Housing Society Ltd" constructed on land bearing CTS No. 526, lying, being and situated at Village Nahur, Kurla within the registration District Mumbai, Sub-Registration District Kurla.

That Smt. Mohini Notandas Khubchandani died intestate on 14/07/2015 and Shri Notandas Namomal Khubchadani died intestate on 19/08/2018, died intestate on, leaving behind them their Legal Heirs named as Shri Vasudeo Notandas Khubchandani, Smt Meena Notandas Khubchandani @ Arti Jagdish Lalwani and Smt. Anita Notandas Khuchandani @ Sneha Rajesh Dawani. Moreover, the society have transferred the share certificate bearing no. 142 in the name of Shr. Vasudeo Notandas Khubchandani.

If any person having any claim, right, title and interest therein or any part thereof in the nature of sale, heir, Lease, Gift, Mortgage Assignment, Trust, Charge, Legacy, Possession, Lien, etc or in any other manner or authority is hereby called upon to intimate and make known to the undersigned within 15 days from the publication of this notice of his/her/their claim, if any, with all supporting documents, failing which the same shall be treated as waived and not binding on my clients and accordingly the said flat will be funded.

Add: B-11, 1st Floor, Punyoday Skylounge, Ahilyabai Chowk, Opp. Raja Hotel, Kalyan (W), Dist. Tha

Adv. Sunny L. Jain

Public Notice

Notice is hereby given to the public at large regarding The plot admeasuring 3600 sq.ft. area situated at Survey No. 242, Hissa No. 12, Uttan Shere road, Valenkani Back Road, village Uttan, Taluka-Dist. Thane, Pincode-401106, in the name of Shri Andybai John Pereira, Hazel Xavier Rodriguez, Alwyntin Alfred Murzello, Keanet Anton Toloas, and Munni Ansari jointly, as per the 7/12 in government records. This property has been in the custody and supervison of Shri Karim Khan, residing in Uttan, Bhayandar West. They intend to sell the abovesaid property to Shri Mario Ravi Bhandari, Smt. Reena Stanley Ferreira, and Smt. Muriel Vicky Godinho, jointly.

Schedule

The plot admeasuring 3600 sq.ft. area situated at village Uttan, Taluka-Dist. Thane, Pincode-401106, situated on the piece of land bearing Survey no. 242 Hissa No. 12; situated lying and being in the Revenue Village "Uttan", Taluka-Dist: Thane, and within the area of Sub-Registrar at Thane-07, Dist. Thane.

It is requested to one and all that Incase, if anybody have any objection in any matter, they should file a written objection and documentary with proof within 15 days from the date of publication, after that no correspondence will be entertained in any manner.

-Sd/-

Shri Mario Ravi Bhandari Smt. Reena Stanley Ferreira Smt. Muriel Vicky Godinho

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai – 400002 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788 • CIN: L29110MH1995PLC085738 Email: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

(As per Schedule III of the Companies Act, 2013 & IND-AS)

(Rs. in Lakhs except EPS)

		Qı	uarter End	led	Nine Mor	nth Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	31/12/23	30/09/23	31/12/22	31/12/23	31/12/22	31/03/23
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total income from Operations	4.55	6.10	5.40	15.30	15.80	19.65
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax Exceptional items and / or Extraordinary items)	0.11	0.03	0.08	0.31	1.03	0.42
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	0.11	0.03	0.08	0.31	1.03	0.42
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items and / or Extraordinary items)	0.08	0.02	0.06	0.23	0.77	0.31
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	0.08	0.02	0.06	0.23	0.77	0.31
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.1/-each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22	477.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year ended 31st March, 2023	-	-	-	-	-	(410.24)
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not Annualised 1. Basic 2. Diluted	0.000	0.000	0.000	0.000	0.002	0.001
\Box	Z. Diluted						

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (<u>www.kashyaptele-medicines.com</u>). 2. The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

. The above Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December

31, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 09, 2024.

4. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. 5. The figures for the corresponding previous periods have been restated / regrouped wherever necessary, to

For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors

> Raghav Agrawal **Director / Chief Financial Officer** DIN: 02264149

> > Home First Finance Company

India Limited

Home First Finance Company India Limited CIN: L65990MH2010PLC240703,

Rakhi Gupta Director

Director DIN-08150291

Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

Home First Finance Company India Limited -

Axis Bank Ltd., MIDC, Andheri East.

Date: 09/02/2024

Place: Ahmedabad

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)] **SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**

sale of the said property/ies and it will be sold on "As is where is", "As is where is", "As is where is", sa per column (i), due to Home First Finance

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Security Interest (Enforcement) Rules, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (ii) that the below described immovable properties as per column (iii) mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Home First Finance Company India Limited for realization of its dues plus interest as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise of power conferred under Section 13(12) of the said Act proposes to realize dues by

	The state of the s										
S. No.	Name Borrower (s) and Co-Borrower (s)	PROPERTY ADDRESS			Demand Notice Amount	Date of Possession	Market Value	EMD Amount	Date and Time of Auction	Last Date & Time of Submission Of Emd & Documents	Number of Authorised officer
1.	Mrs. Najda Ahsan Shah, Ahsan Tajmohammad Shah	Flat No. 208, Wing B, Shreeji Dham Gopal Nandkar Village, Kalyan Padgha Road,Kalyan West Kalyan Maharashtra 421302			11,43,066	07-06-2021	9,91,900	99,190	26-02-2024 (11am-2pm)		9960648423
	E-Auction Service Provider		E-Auction Website/For Details, Other terms & conditions	A/c No: for de EMD/other an				Branch IFS Code	С	Name of Beneficiary	
	Company Name : e-Procure	ment Technologies Ltd. (Auction Tiger).	http://www.homefirstindia.com	912020036268			UTIB0000395		Authorized Officer,		

e-Mail id: ramprasad@auctiontiger.net and support@auctiontiger.net. Bid Increment Amount - Rs. 10,000/-. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Web Portal (https://homefirst.auctiontiger.net). E-Auction Tender Document containing online e-auction bid form, declaration, General Terms & Conditions of online auction sale are available at Portal Site. To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the properties. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of Home First. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Home First. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third-party claims/ rights/ dues. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforce Security Interest Act, 2002,

https://homefirst.auctiontiger.net

STATUTORY 15 days SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002

The borrower/ guarantors are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with upto date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost. Date: 10-02-2024 Place: Mumbai Signed by Authorized Officer, Home First Finance Company India Limited

आयआयएचएम यंग शेफ ऑलिम्पियाडच्या दहाव्या आवृत्तीची पुण्यात पहिली फेरी पूर्ण

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधि) : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अर्थात आयआयएचएमतर्फे आयोजित यंग शेफ ऑलिम्पियाड २०२४ ची पहिली फेरी संस्थेच्या पुण्यातील कॅम्पसमध्ये यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत दहा देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला. आयआयएचएमच्या पुणे कॅम्पसमध्ये झालेल्या या फेरीत इटली, फ्रान्स, नॉर्दर्न आयर्लंड, ओमान, दक्षिण आफ्रिका, स्पेन, वेल्स, स्लोव्हेनिया आणि अझरबैजान येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. या दहाव्या यंग शेफ ऑलिम्पियाडमध्ये ६० हून अधिक देशांतील विद्यार्थी शेफनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत शाश्वतता आणि संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टांप्रती (एसडीजीएस) बांधिलकी यावर भर दिला जात आहे. पुण्यात पार पडलेल्या पहिल्या फेरीत सहभागी स्पर्धकांनी

जगभरातील काही नामांकित शेफ आणि आदरातिथ्य क्षेत्रातील दिग्गजांच्या परीक्षक मंडळासमोर तीन तासांहुन अधिक काळात आपले पाककौशल्य दाखवले.

विद्यार्थ्यांना आयर्लंड येथील स्मार्ट ग्रुप लि.चे कार्यकारी पेस्ट्री शेफ साराह हार्टनेट, दक्षिण आफ्रिकेतील माउंट नेल्सन हॉटेलचे कार्यकारी शेफ गार्थ स्ट्रोबेल, लंडनमधील डोर्चेस्टर हॉटेलचे कार्यकारी शेफ मारियो परेरा, स्कॉटलंडचे नॅशनल शेफ व यूकेचे मास्टर शेफ, फूड ॲम्बेसेडर, लेखक गॅरी मॅक्लीन, सिंगापूरच्या मिशेलिन स्टारचे भारतीय एक्झिक्युटिव्ह शेफ मंजुनाथ मुरल आणि लंडनमधील वेस्टमिन्स्टर किंग्जवे कॉलेजच्या हॉस्पिटॅलिटी आणि पाककला विभागाचे प्रमुख शेफ पॉल जर्विस अशा दिग्गज परीक्षकांचा समावेश असलेल्या पॅनेलसमोर त्यांचे कौशल्य प्रदर्शित

फॉर्म क्र. यूआरसी-२

ॲक्टच्या प्रकरण XXI च्या भाग १ अंतर्गत नोंदणीकरणाकरिता अंदाजे जाहिरात देणारी सूचना

(कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ३७४ (बी) अंतर्गत व कंपनी (निबंधकांचे प्राधिकरण)

नियम, २०१४ च्या नियम ४(१) अंतर्गत)

सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ३६६ च्या उप-अनुच्छेद (२) च्या

तरतूदीअंतर्गत शेअर्सद्वारे कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ च्या प्रकरण XXI च्या

भाग १ अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या मे. मार्क एन्टरप्राईजेस, भागीदारी संस्था यांच्या सेंट्रल रजिस्ट्रेशन

सेंटर येथे निबंधक यांच्याकरिता सदर जाहिरातीच्या ३० दिवसांच्या नाही तर ७ दिवसांच्य

ए. विद्युत, ईलेक्ट्रो मेकॅनिक, मेकॅनिकल इंजिनीअरिंग वा ईलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस, मेडिकल उपकरणे

पावर इक्विपमेंट, हेल्थ केअर प्रोडक्ट्स यांच्यासह ब्लड बँक रेफ्रिजरेटर्स, मेडिकल कोल्ड चेन उपकरणे

सोलार आईस लायनर, आईस लायनर, स्टॅबीलायझर, वेंटिलेटर्स, परसोनल प्रोटेक्टीव्ह उपकरणे,

पोर्टेबल अल्कोहोल स्ट्रेम धर्मोमीटर आईस लाईन्ड रेफिजरेटर्स डिए फिद्मर्स अल्टा ले टेम्परेचर लॅबोरेटरी डिप फ्रिझर, ॲक्टीव्ह वॅक्सीन द्वान्सपोर्टर, प्रोग्रामेबल रिमोट टेम्परेचर व इव्हेंट

मॉनिटरिंग सिस्टम, ब्लड बँक रेफ्रिजरेटर, थर्मोमीटर, रेफ्रिजरेटेड सेंट्रीफ्युज, डाटा लॉगर,

प्लेटलेट इनक्युबेटर व ॲगीगेटर, थ्रॉविंग बाथ, डि-ईलेक्ट्रीकल ट्यूब सीलर, ब्लड कलेक्शन,

मॉनिट, डोनर कोच, वॉक-इन-कुलर/ फ्रिझर, रेफ्रिजरेटेड वॅन/ टक, इन्स्युलेटेड वॅक्सीन वॅन, लामीनार

एअर फ्लो. सोलार ऑपरेटेड मेडिकल व कोल्ड चेन उपकरणे. सोलार फोटो व्होल्टाईक सिस्टम, सर्वो

स्टॅबीलायझर, इन्वर्टर्स/ यूपीएस, कार्यालय, रुग्णालय, होम फर्निचर, कंडेन्सींग युनिट, प्लेग्राउंड

आउटडुअर-इनडुअर जीम उपकरणे, डेंटल उपकरणे, डेंटल चेअर्स व डेंटल ऑपरेटिंग साहित्य व अन्य

३. संघटनेच्या मसुद्याची डाफ्टची प्रत व प्रस्तावित संघटनेच्या मसुद्याची प्रत प्रस्तावित कंपनी कार्यालय

पत्ता नोंदणीकृत कार्यालय शेड क्र. १, प्लॉट क्र. ९३/२, स्ट्रीट क्र. १७, सातपूर एमआयडीसी,

४. सचना याद्रारे देण्यात येते की. कोणाही व्यक्तीस सदर अर्जासंबंधात कोणतेही आक्षेप असल्यास त्यांर्न

त्यांचे आक्षेप लेखी स्वरूपात सेंट्रल कंपनीचे निबंधक (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट

अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मानेसार, जिल्हा गुडगाव

(हरयाणा), पिन कोड १२२ ०५२ येथे सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखेपासन एकवीस (२१) दिवसांच्य

आत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथून प्रत प्राप्त करता येईल.

आवासरा फायनान्स लिमिटेड (पूर्वीचे टीआरसी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L74899MH1994PLC216417 नोंदणीकृत कार्यालय : बांद्रा हिल व्या सीएचएस, ३ रा मजला, ८५, हिल रोड, योको सिझलरसमोर, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०० ०५ वेबसाइट : www.trcfin.in ईमेल : cs@trcfin.in, trcfsltd@gmail.com द्र. ०२२-२६४१४७२५, फॅक्स : +९१-०२२-२६४३३८८७. दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही अखोर करिताच्या एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्पांचा सारांश तिमाही अखे

8.3

-8.0

निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांग आहे. स्वर विस्तृत विषेता अलावा वात्राच्या अपन्यात प्रार्था विकास वितास विकास व

8.31

-8,48

-8,4

400.08

80.8

-0.81

-0.81

-8.5

400,09

संचालक मंडळाच्या वतीने व त्यां

(पर्वीचे दीआरसी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ज्ञात

आत प्रस्तावित यांच्यासह अर्ज करण्याचा प्रस्ताव करत आहे.

२. कंपनीच्या प्रमुख विषय म्हणून खालीलप्रमाणे :

सायंटिफिक उपकरणे जसे की.

नाशिक ४२२ ००७

दि. १० फेब्रुवारी, २०२४ अर्जदार यांचे नाव

१. श्री. कोरा प्रवीण नाईक

एकुण महसूल

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व

करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा

कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्प

उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/– प्रत्येकी (चालू व खांडित कार्यन

इक्विटी शेअर भांडवल

ठिकाण : बँगलोर दिनांक : ०९.०२.२०२४

२. श्री. परमेश्वरा चारी चित्तोज्

३. मे. कमर्शिनेट एन्टरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड

9.31

4.80

नम्ना - झेड

(नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१))

स्थावर मालमत्तेकरीता ताबा सूचना

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादितचे

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१

अन्वये वसुली अधिकारी असुन त्यांनी दि.

०९/०१/२०१८ रोजी श्री. तोडके बापू बजरंग

या कर्जदारास मागणी (डिमांड) नोटीस पारीत

करुन नोटीशीतील रक्कम रु. ३,३६,६४०/-

(अक्षरी रु. तीन लाख छत्तीस हजार सहाशे

चाळीस रुपये मात्र) परत करण्यासाठी नोटीस

मिळाल्याच्या तारखेनुसार कळविले होते व

कर्जटारांनी सदर रक्कम परत करण्यात कस

केली असल्यामुळे खाली सही करणार यांनी

दि.२३/०२/२०२१ रोजी जप्तीची नोटीस

पाठवुन खाली नमूद मालमत्ता जप्त केलेली आहे.

केल्याने येथे सदर कर्जदार व सर्व जनतेला

सूचना देण्यात येते की, खाली सही करणा यांनी खालील नमुद केलेल्या मालमत्तेचा ताबा

कब्जा दि. १७/०८/२०२१ रोजी त्यांना महाराष्ट्र

सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७

चा उपनियम (११ (ड-१)) नुसार असलेल्या

जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते

की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार कर नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार

हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित

यांचा बोजा रक्कम रु. ३.९०.९०२/- (अक्षर

: तीन लाख नव्वद हजार नऊशे दोन मात्र) (२९

जुलै २०२१ अखेर) व त्यावरील व्याज रकमेच्य

स्थावर मालमत्तेचे वर्णन

तपशील पत्ता : १०१, अजय को-ऑप

हौ. सोसा. लि., खारेगाव, कळवा (प.),

ठाणे - ४००६०५.

सही/-

श्री. बी. एन. गायकवाड

विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी

संस्था महाराष्ट्र राज्य, व्दारा मुंबई जिल्हा

मध्यवर्ती सहकारी बँक लि., मुंबई

शिक्का

दिनांक: १७ ऑगस्ट २०२१

ठिकाण: कळवा (प), ठाणे

विशेषत: सदर कब्जेदारांना व इतर सर्व

अधिकारात घेतला आहे.

अधिन राहील.

कर्जदारांनी रक्कम परतफेड करण्यास कस्र

ज्याअर्थी खाली सही करणार हे मंबई

करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांचे दोन यातील कुशलतेची चाचणी घेण्यात आली, टप्यांवर मुल्यमापन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात कौशल्य चाचणीचा समावेश होता, दुसरा टप्पा स्वयंपाकातील कौशल्य चाचणीचा होता. कौशल्य चाचणीमध्ये. विद्यार्थ्यांची भाजी किंवा अन्य आवश्यक पदार्थ कापणे, चिरणे

तर स्वयंपाक चाचणीमध्ये पदार्थांची चव आणि सादरीकरण यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. विद्यार्थ्यांना एक मिष्टान्न आणि चार टप्प्यांचा समावेश असलेले शाकाहारी भोजन भाग ब्रेझरी रेस्टॉरंट शैलीत देण्यास सांगितले गेले

> (विनियमन ३३(२) पाहा नोंदणीकृत एडी द्वारे, दास्ती पब्लिकेशन मार्फ

वसुली अधिकारी १/२ यांच्या कार्यालयामध्ये कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी३) १ ला मजला, एमटीएनएल देलेफोन एक्सचेंज बिल्डींग, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई ४०० ७०३ मागणी सूचना इनकम देंक्स कायदा, १९६१ च्या दुसऱ्या अनुसूचीच्या नियम २ व कर्ज व कर्जवाजारीपणा ॲक्ट, १९९३ च्या वसुलीच्या अनुच्छेद २५ ते २८ अंतर्गत सूचना

> इंडियन ओव्हरसीज बँक संतोष मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्स व अन्य

आरसी/३२/२०२३

(सीडी-१) मे. संतोष मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्य

(सीडी-२) श्री. विश्वास बी. देशप्रभू ो**घांचा पत्ता :** दुकान क्र. ५, शिवम सीएचएस, दिनदयाळ रोड, डोंबिवली (प) ४२१ २०१

(सीडी-३) श्री. दत्तात्रय आर. सादम, पावर असेंबली डिपार्टमेंट, एम्पलॉयी क्र. ११-५४९, क्रॉम्पटन ॲन्ड ग्रीव्ज लि भांडुप (पू), मुंबई ४०० ०७८

(सीडी-४) श्री. विट्ठल डी. उगळे, १३/६, मुंबई पोर्ट ट्रस्ट ओल्ड क्वार्टर, नाडकर्णी पार्क, वडाळा, मुंबई ४०० ०३७ (सीडी-५) श्रीम. विनयाभाई बी. देशप्रभू (सीडी-६) श्रीम, वैभवी व्ही, देशप्रभ

दोन्ही राहणार - १२, पशुपती पॅलेस दिन दयाळ रोड, डोंबिवली (प) ४२१ २०१.

(सीडी-७) भास्कर डी. देशप्रभू १५, शिवम सीएचएस, दिनदयाळ रोड, डोंबिवली (प) ४२१ २०१ ?. सदर सूचना रक्कम रु. ??,३६,३०६.०२ (रु. एकवीस लाख छत्तीस हजार तीनशे सहा व दोन पैसे मात्र) चे प्रदा सन्मा. पीठासीन अधिकारी, कर्ज बसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) यांच्याद्वारे जारी आदेश अनुसार <mark>ओए/३६९/२००८</mark> मध्ये जारी केले आहे व प्रदान तुमच्या थकित असलेल्या १०.२५०% त्यावरील वार्षिक व्याज दि.**१०.११.२००८** पासून पूर्तंत

होईपर्यंत व मूल्य रु. ४९००० (रु. एकोणपन्नास हजार मात्र) (संयुक्त व एकत्रितरित्या) पुढील व्याज व मूल्या यांच्य अनुसार वसूली संयुक्त व एकत्रितरित्या केली जाईल. . तुम्हाला निर्देश देण्यात येत आहे की त्यांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १५ दिवसांच्या आत सदर रकमेचा भरण करावा अन्यथा बँक व वित्तीय संस्था कायदा, १९९३ व त्यावरील नियम अंतर्गत कर्जाच्या वसूली यांच्यासह वसूल

३. तुम्हाला याद्वारे आदेश घोषित करण्यात येतात की, सुनावाीच्या वरील रकमेबरोबरच, तुम्हाला अतिरिक्त खालील रकमेचाह

४. तुम्ही याद्वारे अधोहस्ताक्षरित यांच्या समक्ष दि. २१.०३.२०२४ रोजी ११.३० वा. पुढील प्रक्रियेकरिता आदेश देण्या मदा व्याजाचा अंमलबजावणी प्रकियेच्या मदा मचनेच्या नंतर तारखेच्या कालावधीकरिता भरणा करावा लागेल

ए. सदर सेवा बजावण्यासंदर्भात तसेच थकबाकीच्या रकमेच्या वसुलीसाठीची अधिक प्रभार व उद्भवलेले खर्च व अन्य प्रक्रिक गंसाठी उद्धवलेले खार्च यांचे प्रदान. बी. सर्व मूल्य, प्रभार व खर्च यांच्यासह सर्व्हिस संबंधात सदर सूचना व वॉरंटस व अन्य प्रक्रिया थिकत रक्कमेच्या वसलीकरि

माझी सही व सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी दि. २१.०६.२०२३ रोजी जारी

वसुली अधिकारी कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) राज्यातील SME ना अर्थसहाय्य करता यावे यासाठी राष्ट्रीय शेअर बाजार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधि) : राज्यातील सुक्ष्म, लघ आणि मध्यम उद्योगांसाठी IPO चा वापर करून निधी कसा उभा करावा या बाबत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) एक सामंजस्य करार केला आहे. NSE हे भारतातील आघाडीचे स्टॉक एक्स्चेंज आहे. आणि यासाठी NSE Emerge याचा वापर करण्यात आला. हे NSE चे SME (लघु, मध्यम उद्योग) व्यासपीठ आहे. राज्याचे उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत यांच्या उपस्थितीत, श्री दीपेंद्र सिंह कुशवाह, विकास आयुक्त, उद्योग, महाराष्ट्र सरकार आणि श्री जयेश ताओरी, सहयोगी उपाध्यक्ष, राष्ट्रीय शेअर बाजार, यांच्यात

आज पुणे येथे सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली.

करारानुसार, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने निधी उभारणीसाठी राज्यभरातील कॉर्पोरेट्सना मार्गदर्शन करण्यासाठी NSE सेमिनार, एमएसएमई शिबिरे, ज्ञान सत्र रोड शो, कार्यशाळा याद्वारे जनजागृती मोहीम राबवेल. हे मार्गदर्शन NSE इमर्ज प्लॅटफॉर्म आणि सूची प्रक्रियेत असलेल्या हॅंडहोल्ड कंपन्यांच्या साहाय्याने अर्थसहाय्य मिळवण्यासाठी असेल. महाराष्ट्र सरकारचे माननीय उद्योगमंत्री, श्री. उदय सामंत म्हणालेः "महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या राज्यातील एमएसएमईंना, त्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर

व्हाएक्सएल इन्स्ट्रमेट्स लिमिटेड

चकाला, अधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र दूर. २२ २८२४ ५२१० **फॅक्स** : ९१ २२४२८७ २१९७ **ईमेल** : cfo@vxl.net वे**बसाइट** : <u>www.vxl.net</u> सीआयएन: L85110MH1986PLC272426

(रु. लाखात उत्पन्न प्रति शेअर वगळता गत कालावधी

अनु.	विवरण	३ महिने अखोर	प्रक्रिया ३ महिने अखोर	३ महिने अखोर समाविष्ट	कालावधी अखेरकरिता आकडेवारी	अखोरकरिता आकडेवारी व तारीख	पूर्व वित्त वर्ष अखोर
क्र.	1997	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
		39.99.9093	30.09.2023	39.99.9099	३१.१२.२०२३	39.99.9099	39.03.2023
٤.	कार्यचलनातुन् एकूण उत्पन्न (निञ्बळ)	२३७.८३	१३६.६८	१८६.८२	६८२.४१	55.550	986.06
٧.	कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी)	(७६.२१)	(৬८.६१)	(६९.०२)	(२०६.७३)	(53,509)	(२००,५४)
₹.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	(७६.२१)	(७८.६१)	(६९.०२)	(२०६.७३)	(५६.४७)	(१५०.३१)
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त बाबी व/वा अतिविशेष बाबी पूर्व)	(७६.२१)	(७८.६१)	(६९.०२)	(२०६.७३)	(५६.४७)	(१५०.३१)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(७६.२१)	(७८.६१)	(६९.०२)	(२०६.७३)	(५६,४७)	(१४४,९०)
ξ.	इक्विटी शेअर भांडवल	१,३३२.४८	१,३३२.४८	8,999.86	१,३३२.४८	१,३३२.४८	१,३३२.४८
v .	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)						
	१. मूळ	(0,49)	(০.५९)	(0,42)	(१,५५)	(98.0)	(१.०९)
	२. सौम्य	(0.49)	(0.48)	(0,43)	(8,44)	(9.89)	(8.08)

. सील अहबाल सेबी (सची अनिवार्थना व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज सह दाखल विस्तृत तिमाही अखेरकरिताचा सारांश आहे. तिमाही वित्तीय अहबाला संपर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट www.vxi.net वर उपलब्ध आहे

ठिकाण : बेंगलुरु

डीआयएन ००५१५७१६



वर्ष अछोर

32.23

२९.३८

2.64

2.66

400.09

संपूर्ण वेळ संचालव

डीआयएन : ०८४७९४०३

Particulars

Total income from Operations

and / or Extraordinary items)

and / or Extraordinary items)

and / or Extraordinary items)

Total Comprehensive income for the

Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation

period [Comprising Profit / (Loss)

for the period after tax and other

Paid up Equity Share Capital

(Face Value of Rs.1/-each)

Reserve) as shown in the Audited Balance Sheet as

at previous financial year

ended 31st March, 2023

2. Diluted

NOTES :-

Earnings per share (of Rs. 1/- each) not Annualised

Company (www.kashyaptele-medicines.com).

respective meetings held on February 09, 2024.

Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items

Net Profit / (Loss) for the period

before tax (after Exceptional item

Net Profit / (Loss) for the period

SVA INDIA LIMITED CIN: L51909MH1981PLC281775

162 - C. Mittal Tower, Nariman Point, Mumbai Ph no. (O) 022 - 22886789/98, (F) 022 - 22886855, Email: cs@svaindia.com, Website: www.svaindia.com

ne Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ende

Particulars

	2023	2023	2022
Total income from operations (net)	17.65	59.15	18.95
Net Profit from ordinary activities before tax	-31.41	-76.35	-56.52
Net Profit for the period after tax			
(after Extraordinary items)	-31.37	-76.81	-56.52
Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit (Loss) for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	-31.37	-76.81	-56.52
Equity Share Capital	330.26	330.26	330.26
Reserves (excluding Revaluation Reserve as shown			
in the Balance Sheet of previous year)			
Earnings Per Share (of Rs 10/- each)			
for continuing and discontinued operations)			
1. Basic:	-0.95	-2.33	-1.71
2. Diluted:	-0.95	-2.33	-1.71

Particulars	Quarter ended December 31, 2023	Nine months ended December 31, 2023	Quarter ended December 31 2022
Total income from operations (net)	17.65	59.15	18.95
Net Profit from ordinary activities before tax	-31.41	-76.35	-56.52
Net Profit for the period after tax			
(after Extraordinary items)	-31.37	-76.81	-56.52
Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit (Loss) for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	19.04	129.29	-9.18
Equity Share Capital	330.26	330.26	330.26
Reserves (excluding Revaluation Reserve as shown			
in the Balance Sheet of previous year)			
Earnings Per Share (of Rs 10/- each) for continuing			
and discontinued operations)			
1. Basic:	0.58	3.91	-0.28
2. Diluted:	0.58	3.91	-0.28

rine above is an extract of the detailed format of Quarterly & Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disdosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Nine Months Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on the Companyla Nutricia care. Company's website: svaindia.com. The said financials results were reviewed by the Audit Committee and approved by the Boar

to Limited Review by the Statutory Auditors. For SVA India Limited

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai – 400002

Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788 • CIN: L29110MH1995PLC085738

Email: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

(As per Schedule III of the Companies Act, 2013 & IND-AS)

4.55

0.11

0.11

0.08

0.08

477.22

0.000

Quarter Ended

6.10

0.03

0.03

0.02

0.02

477.22

0.000

. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financia

Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the

2. The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards

3. The above Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financia

Results for the quarter and nine months ended December 31, 2023 in terms of Regulation 33 of the SEB

Rakhi Gupt Date: 9th February, 2024 Place: Mumbai DIN-08150291

31/12/23 | 30/09/23 | 31/12/22 | 31/12/23 | 31/12/22 | 31/03/23

15.30

0.31

0.31

0.23

0.23

477.22

0.000

Unaudited Unaudited Unaudited Unaudited

5.40

0.08

0.08

0.06

0.06

477.22

0.000

(Rs. in Lakhs except EPS)

Audited

19.65

0.42

0.42

0.31

0.31

477.22

(410.24)

0.001

Nine Month Ended Year Ended

1.03

1.03

0.77

0.77

477.22

0.002

MAHAVITARAN

ई-निविदा सूचना

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कंपनीच्या संचलन व सुव्यवस्था विभाग, इस्लामपूर कार्यालया अंतर्गत सन २०२४-२ करिता परवाना धारक विद्युत ठेकेदारांची नामिकाप्रविष्ठ (Empeanelment) करणेसाठी निविदा मागविण्यात येत आहेत. खालील निविदा ई-निविदा पध्दतीनेच भरता येतील. त्याकरिता निविदा भरू इच्छिणाऱ्या ठेकेदाराचे महावितरणचे ई-निविदा नोंदणी प्रमाणपः असणे आवश्यक आहे. निविदांचा तपशील खालीलप्रमाणे.

अ. क्र.	निविदा क्र.	निविदा तपशिल	निवदा शुल्क
१	EE/ISL/NC/T-25/ 2024-25	Empanelment of agencies for infrastructure development for release of new connections (RCI & Others) in Islampur Division.	११८००/-
2	EE/ISL/HTBM/T-26/ 2024-25	Empanelment of agencies for breakdown maintenance of HT overhead lines & underground cables in Islampur Division.	११८०/-
'n	EE/ISL/LTBM/T-27/ 2024-25	Empanelment of agencies for breakdown maintenance of LT overhead lines & LT underground cables & Fuse calls in Islampur Division.	११८०/-
8	EE/ISL/DTC BM/ T-28/ 2024-25	Empanelment of agencies for breakdown maintenance of Distribution Transformer Centre in Islampur Division.	११८०/-

संकेत स्थळावरून निविदा भरण्याची अंतिम मुदत दिनांक २०.०२.२०२४ रोजी २३:५५ वाजेपर्यंत राहील. अधिक माहिती व ई-निविदा या संकेतस्थळावर दिनांक ०६.०२.२०२४ पासून उपलब्ध आहेत. वरील निवदा दिनांक २१.०२.२०२४ रोजी दुपारी ११:०० वाजता ऑनलाईन पध्दतीने उघडण्यात येतील. वरील सर्व निविदा अथवा एखादी निविदा कोणतेही कारण न देता रद्य करण्याचा अधिकार खाली सही करणाऱ्यांनी राखून ठेवला आहे

कार्यकारी अभियंता (संवसु)

PRO No. HO PR No. 33/24

विभागीय कार्यालय, इस्लामपूर

बॉम्बे वायर रोप्स लिमिटेड

सीआयएन : L24110MH1961PLC011922

नोंद्रणीकृत कार्यालय : 401/405, जॉली भवन 1, 10 न्यू मिरन लाईन्स, मुंबई 400020. ईमेल : contactus@bombaywireropes.com

वेबसाइट : www.bombaywireropes.com

दि. 31 डिसेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिने अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (सर्व आकडेवारी रु. लाखात)

तिमाही अखेर | तिमाही अखेर | तिमाही अखेर अखोर 31.12.2023 30.09.2023 31.12.2022 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | लेखापरीक्षित 2.88 10.79 2.88 9.22 10.79 4.36 3.69 9.31 कालावधी / वर्षाकरिता निव्वळ नफा / (तोटा (कर व अतिविशेष (13.50)(12.03)(6.34)(33.66)(21.58)(32.26)बाबींपूर्व) हालावधी ∕ वर्षाकरिता निव्वळ नफा ∕ तोटा (अतिविशेष् (12.03) (32.26) (6.34) (33.66) (21.58)बाबींपश्चात) कालावधी / वर्षाकरिता निव्वळ नफा / तोटा (कर व अतिविशे (12.03) (6.34)(21.58)(38.59)बाबींपश्चात) कालावधी / वर्षाकरिता (कर पश्चात) कालावधी / वर्षाकरित एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (नफा/तोटा समाविष्ट) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) 66.63 (10.68)(21.92) 88.80 72.80 23.99 डक्विटी भाग भांडवल 53.40 53.40 53.40 53.40 53.40 53.40 अन्य इक्विटी 676.92 उत्पन्न प्रति शेअर (रु. 1/- प्रत्येकी) (तिमाही आकडेवारीकरिता वार्षिकरित्या नाही)

बरील अहवाल दि. 09 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित सभेमध्ये त्यांच्या संचालक मंडळद्वारे अहवालावर मंजूरी देण्याकरिता आयोजित केला आहे. वरील हे सेवी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 च्या विनियम 33 अंतर्गत दि. 09 जानेवारी, 2024 रोजीच्या स्टॉक एक्सचेंजेससह अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. वित्तीय अहवालाचे संपूर्ण प्रारूप वेबसाइट www.bombaywireropes.com वर व कंपनीची व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे बॉम्बे वायर रोप्स लिमिटेडकरित

(0.23)

(0.23)

(0.12)

(0.12)

(0.25)

(0.25)

सही / -

(0.40)

(0.40)

(0.72)

(0.72)

दि. 9 फेब्रुवारी, 2024

ठिकाण : मुंबई

राज कुमार झुनझूनवाला संपूर्ण वेळ संचालक

(0.63)

(0.63)



एएसआय इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन : L14101MH1945PLC256122 नोदणीकृत कार्यालय: मॅराथॉन इनोव्हा, ए विंग, ७ वा मजला, ऑफ गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३. **दूर**. ०२२–४०८९६१०० फॅक्स : ०२२–४०८९६१९९

नऊ महिने अखोरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अनु.	विवरण	तिमाही अखोर	नऊ महिने अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर
क्र.		३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)
٧.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४५७२.८५	९९१७.०३	४४०५.६९	१३७६०.५५
۶.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिविशेष बाबी पश्चात)	१४२७.४४	१८१९.५४	१३३०.८४	२४७५.६३
₹.	कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	१००५.६०	१२६४.४४	८२६.३२	१७२७.५१
٧.	कालावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१०११.८१	१२२७.१८	८०८.०४	१६९३.१७
٩.	प्रदानित भाग भांडवल रु. १/- प्रत्येकी	९००.७५	९००.७५	९००.७५	900.64
ξ.	अन्य इक्विटी (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	२१२४९.६३
৬.	उत्पन्न प्रति शेअर रु. १/- प्रत्येकी (वार्षिकरित्या नाही) ए. मूळ	१.१२	१.४०	0.97	१.९२
	बी. सौम्य	8.82	१.४०	0.99	१.९२

, वरील हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दाखल तिमाही व नऊ महिने अखेरकरिता अलेखापरीक्षित . वेत्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट बीएसई <u>www.bseindia.com</u> व कंपनीर्च

मंदलाच्या आहेशान्त

ठेकाण : मुंबई दि. ०९ फेब्रुवारी, २०२४

वेबसाइद : <u>www.asigroup.co.in</u> ईमेल : investors@asigroup.co.in दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व

અનુ.	विवरण	।तमाहा अखार	नक माहन अखार	।तमाहा अखार	पप जखार	
क्र.		३१.१२.२०२३ ३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित)		३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	
٧.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४५७२.८५	९९१७.०३	४४०५.६९	१३७६०.५५	
۶.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिविशेष बाबी पश्चात)	१४२७.४४	१८१९.५४	४३.०६६१	२४७५.६३	
ж.	कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	१००५.६०	१२६४.४४	८२६.३२	१७२७.५१	
٧.	कालावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१०११.८१	१२२७.१८	८०८.०४	१६९३.१७	
ч.	प्रदानित भाग भांडवल रु. १/- प्रत्येकी	९००.७५	९००.७५	९००.७५	९००.७५	
ε.	अन्य इक्विटी (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	२१२४९.६३	
9.	उत्पन्न प्रति शेअर रु. १/ – प्रत्येकी (वार्षिकरित्या नाही) ए. मूळ	१.१२	१.४०	0.97	8.82	
	बी. सौम्य	१.१२	१.४०	0.93	१.९२	

वेबसाइट <u>www.asigroup.co.in</u> वर उपलब्ध आहे.

Sd/ Raghav Agrawal

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

5. The figures for the corresponding previous periods have been restated / regrouped wherever necessary, to make them comparable. For, Kashyap Tele-Medicines Limited

Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

Date: 09/02/2024 Place: Ahmedabad

On behalf of Board of Directors

Director / Chief Financial Officer DIN: 02264149

दीपक जाटिय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०१०६८६८९

Voters will get polling station information through QR code system

Collector and District Election Officer Ashok Shingare



Thane :- On May 20, 2024, it should be easy for citizens to go to the polling station to cast their vote. through QR code will get District Collector and District Election Officer Ashok Shingare Concept Collector's Office , Thane and through District Information Office , Thane Election Atlas for Thane District For General Parliamentary Elections -2024 Parliamentary Elections -2024
This barcode system has been prepared To make it easy for the voter to reach the polling station on the polling day Election Atlas for Thane District For General Parliamentary Elections -2024 Parliamentary Elections -2024
This barcode system is designed.
In this Separate QR codes have
been created for three LokSabha
constituencies namely 23
Bhiwandi , 24 Kalyan , 25 Thane.
If the voter is from Thane, he will scan the QR code for Thane LokSabha Constituency and it will show all polling stations in Thane. After that, if the voters click on the polling station number on the voter slip, the Google map of where the polling station is , how far it is , and how to reach the polling station will be available. So

citizens will be able to reach easily. Election Atlas for Thane
District For General Parliamentary
Elections -2024 This Barcode System District Coordinating Officer (Communication Planning) Mr. Sunil Mahale, Mr.Mahendra Kumar Metkari - Transport Engineer , CIDCO , Mr. Abu Ameel , Sub Divisional Engineer and Assistant District Coordinating Officer (Communication Plan) AniketKhandekar . Assistant Aniketkhandekar, Assistant Engineer, CIDCO, Shri. AbhishekChavan, Assistant Transport Engineer, CIDCO on Mr. Rahulfkagadhis, Assistant Transport Engineer, CIDCO Created by In order to make it easy for the voter to go to the Polling station and to make the QR code reach the voters, it is widely code reach the voters, it is widely publicized on the Thane Collectorate's website. Facebook page and also through WhatsApp.
Also, District Collector Ashok
Shingare mentioned that information about the said QR code will be made available to the citizens of Bhiwandi, Kalyan Thane constituencies through various means.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that repr
By the Notice is hereby given the Notice is hereby a large in the Notice is hereby given the Aller South in Fifteen (15) days from the date of publication to the transaction will be completed and anyone who has right interest or claim in respect of said Flat will be deemed to have relinquished in fravor of Such here who hash premisently and forever.

Sanjay V. singh

PUBLIC NOTICE.

Notice is given to the public that Mr. Virond Meghjiba Ramiyara & Mr. Resha Vinod Ramjiyami is the owner of Flat No. 9, 2nd Flore Gingotic Cook, 1970, 1 PUBLIC NOTICE

Adv. Walke & Associates S-9/B-1, 2" fl. Haware Centurion Mall, Sector 19A. Plot 88-89, Nerul, Navi Mumbai Mob- 8652112282

PUBLIC NOTICE

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formety Hindustal rever Limited) Regd, Off, Hindustan Uniterver Limited, Unilever House, B D Savant Marg, Chakela, Andheri (East) Notice is hereby given that the following share certificates have been reported as lastim-splaced and the Company Intends to save duplicate certificates in les thereof, in

OSPITISTIPALISATION OF THE CONTROL OF T

Name of the holder	Folio No.	No. of shares (Rs.1/f v)	Certificate No.(s)	Distinctive No.(s)
1. SHOBHA CHANDRASHEKHARNAIK 2. CHANDRASHEKHAR DASHRATH NAIK	HLL3712808	1000	5153500	878515241 - 878516240
Place: Mumbai Date: 18/05/24				EKHAR NAJK DASHRATH NAJI

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the Deed of Exchange dated 3/3/06/2022 (Registered with the Sub – Registrar Thane, at Document No. 17NN-1-7747/2022 on dated 03/06/2022) executed between Srt. Dilip Jamehandra Shinde and Srf. Millind Ramchandra Shinde & Smt. Suman Aumesh Shinde, Herein referred to as the PARTV OF THE FIRST PART

Adv.Rajendra N Buch Adv.Rajendra N buchade 602, Kasam Arcade, Dattgura CHS, Station road,Opp DCB Bank,Jambhali Naka,Thane-400601

My clients 1) Sardia Srinivas Grangishetty Alics Sardia Vional Peddim. The property described in the following circumstances has bee sequence that the control of the sequence of the control of the c

well as Sub Registrar, Mumbai-1 with purchase agreement number4128/2019

Schedule of the Property
Within the limits of Mumbai Municipal Corporation and in the
jurisdiction of the Sub-Registrar, Mumbai-1, Division Plat No. 08, 1st
Floor, Building No.-01 The World Sucha co-put housing society,
Ambedlar Nagar, Bhagaji Waghmare Road, Worli, Mumbai-18, Flat
Rarca 400 Sag Food Building, C.T.Shoe-irgage, domation, lease, gift,
inheritance, allmory, lene, charge, possession, occupation or any right
interest of any kind in respect of the above income, within seven (7)
days from the publication of this notice to the undersigned at the
address below Objection should be in written form with documentary
evidence. If no one objects in writing within the above term, no one has
any right or interest in the said income and if so, the said income will be
deemed to be unencumbered and unencumbered, assuming that he has
given it away. Please note that any objections received after the
deadline will not be binding on us
ADV. SHRINIVAS YADAV

eadinie will not be domaing on us
ADV. SHRINIVAS YADAV

R/at: Room No. 3784, Railway B Cabin Road, Ambedkar Nagar,
Ambernath (E), Tal. Ambernath, Dist.Thane
Mob: 8956450980/7066750980

Banks, Financial institutions, NBFCs and Public at large is hereby informed that Mr. Suresh Kashinath Pitambare is owner in respect of Flat no. 002, on Ground Floor, area 489 sq. ft. in A Wing, in building Known and Additional Conference of the C

as Omkar Sas Apartment constructed on Survey No. 19A. Hasas No. 10 activ. 420 Sas mis. at Village Padgia, Tai Bitwand and Olberict Than Control of Sas Mark 194 S

PUBLIC NOTICE

AKE NOTICE that an original allottec Mrs. MADHURI PRAMOD NINGNURKAR had been allotted Core House No. B-12 admessizing 25 sq. mix ull-up area, at. Charkop JABIHARAT Co-operative Housing Society Limited, 10 No. 918, RSC-20, Charkop Sector No. 9, Kandivali (West), Mumbia—400.067 by the HHADA Board vide their allottenet letter upon the terms and conditions NATION and Was used to the control of the control o later on under Armesty, Scheme-2023, vide Case No.CUBAY/9826/23 2504.2024 proper stamp duty & penalty was paid on the said agreement 20.01.2003. Now, my client USHA BALIRAM PARLE intend to pay. Solid dues and to get Mhada transfer/regularization of the aforesaid core house name and also to get the membership and shares of the above said soc accordance with the law and hence my clients is knift sole owner of the aforesaid.

core house and exclusive use of the above said Core House.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against any of the above side one base and my other related documents and or premises or any part thereof by way of any right, little or interest, mortgage, encambrance, the control of the control t Mumbai Dated this 18° day of May, 2024

ANUJ VINOD MORE

TAKE NOTICE that an original allottee Kumari, SHANTA CHANDRAKAN MAGAVEKAR had been allotted Core House No. Bi-22 admeasuring 25 sq.mtm. bull-up area, at Charkop JABHBAKAT Co-operative Housing Society Housing Society Let Housing Society Housing Ho by the MHADA Board vide their allotment letter upon the terms and conditions singulated therein and Mhada Loan Basshock dated 01.65.20 and befores that the original Kumari, SHANTA CHANDRAKANT NAGAWEKAR had sold, transferred assigned all ber right, title, tinnerest in favor of PURVA PRAKASHI PARLE, vide Agreement dated 13.02.2004 on the terms and conditions sitpulated therein and later on under Amnesty Schemer 2023, vide Case No.COBAY9825/23 dated 23.04.2024 proper stamp date, & penalty was paid on the said agreement dated 13.02.2004. Now, my chem PURVA PRAKASHI PARLE, titerad to pay Mhada dues and to get Mhada transfer regular faction of the above said solver which the size and the promote the size of the

Moster. MNY PERSON or PERSONS having any claim or claims against any of said even bone and any other related documents and/or premises or hereoff by way of any right, till doc interest, mortgage, camentum, change or otherwise howoverer are hereby requested to make the same writing with documentary proof to Mr. ANU I VINDO MORE, writing with documentary proof to Mr. ANU I VINDO MORE, the benday High Court, having offices in the name of NIOR ASSOCIATES the benday High Court, having offices with the proof to the con-traction of the same of the same of the same of the con-traction of the same of the same of the same of the con-traction of the same of the same of the same of the same decided by the same of the same of the same and the same of the same of the same of the same and the same of the same same of the same of the same same of the same of the same same

ANUJ VINOD MORE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all public at large that my client SMT.
KUNA/ABEN/ABUIN/ATEL is hereby decided to giall that piece and
parcel of Fat No. B -404 Area Adm. 515 Sq. Fst (Bull-up), 1M Darsham Copectative Hosting Society Huinel; Suitased on Shir Wandir Koad, Dombriti Leat, Talt. Kalyan. Dist. Thane 421:201, Situated on Survey No.67, Hista No.
13 and within the finitive Kalyan Darbriti Manicajed Corporation.
MIT.
KUNA/ABEN Scient Mittel State S

Adv. Sanjay R. Sahu Adv. Shop No CS 30 Metro Plaza, Near Metro Mall, Netivali Kalyan East 421306.

PUBLIC NOTICE

NOTICE Is brestly given that the Criginal

Share Certificate No. 166 of Sliny share

bearing Districtive No. 56 in 90 Papele

Rill Main Co-operative Housing Society

Lid (PRCHSL) standing in the name of

Snr. ishwarital Probustos Candin his

been reported jost misqlacedi stelen and

that an application for issuance of

Duplicate Certificate in respect hereof has

been made to the scooly after Mikina.

Certer of District No. 10 District No. 10 Papel No. 10

Comer of Daxit Rd 8: RM Rd, Ville Pade East, Murbhal 40075, miles Edismic Objections for Edismic Objections are received within the said pariot by the Societary Objection of the object objection of the Object Objection of the Object Objection of the Object Objection Ob

PUBLIC NOTICE

Iske notice that My Clients, 1MR.
INMESH P. DOSHI 23MRS. SARLA
PRAVINCHANDRA DOSHI 33MR.
PRAVINCHANDRA DOSHI 33MR.
DOSHI Lave interested me to invite objection in respect of FLATNO-482 ON
THE FOUR ENTIRE FLOW OF THE FOUR OF THE FOUR OF THE FOUR OF THE FLOW OF THE FOUR O

PUBLIC NOTICE

SULFIGUIE OF THE PROPERTY ABOVE REFERRED KORIN PROPERTY ABOVE REFERRED KORIN PROPERTY ABOVE REFERRED (AND PROPERTY ABOVE REFERRED (AND PROPERTY ABOVE REFERRED REFERR

Partne Unit No. 202, 2nd Floor, Spenta Building, 3nd Road, Ram Krishn Nagar, Opposite Central Bank of India, Khar West, Mumbai 400 05∆ Maharashtra, Indi

Ulart No. 2012, 2" Ploof. Spenia Busining, 3" rouse, near noweed Nagari. Opposite Central Bains of hola, Rhari Vell, Laberal Man. Near Well Mannaria Man. Near Well Mannaria Man. Near Well Mannaria Man. Rev. Public NoTice:

Notice is hereby given on behalf of our clients (i) Mins. Bhumika Ravindrakumar Yadav allas Miss. Bhumika Ravindra Yadav, (ii) Mins. Rhumika Ravindra Yadav, (ii) Kim. Pinal Ravindra Yadav, and (iv) Master Rudra Ravindra Yadav, the Mins. Rhumika Ravindra Yadav, and (iv) Master Rudra Ravindra Yadav, the Mins. No Bomrisego Sadat Birti1976 situated at Elephanta Shopping Centre, Gaushala Lane, B.L. Morarka Mang. Off. Datary Road, Maled Class), Mumbai - 400 097, who was noking the Share Certificate No. 53 in respect of a commercial premises andnessuring 275 s.f., approximate builk-up rare, being Shop No. 8, on the Ground Floor of the Building known as Malad Elephanta Coophousing Sciency Liu, situate at Eustampha Lane, B.L. Morarka Mang. Off. Datary Road, Malad (East), Mumbai - 400 097, on the land bearing Survey No. 334, Hass No. 2, CT. S.N. o. 418 of Revenue Village Malad East, Talakva Borivali, within the Registration District and Sub District of Murhad Suburban. Now video of the said deceased member with the rimor children as the heirs and legal representatives of the said deceased member was and his father's shares in the said Shop & shares to their name as joint members and to delete the deceased name Mr. Ravindra Phookhand Yadav and his father's name Mr. Phookhand Rajbab Yadav from the Share Certificate and resorted the above names therein, which is misplaced and not traceated seepite best forts. The other legal heirs & representatives on the said shop and the shares, the same shall be intimated to the undersigned within fifteen days from the Phookhand Prodox and commerber to contract the processor of the Share Certificate and resorted the processor of the said document of the said shop and the shares, the same shall be intimated to the undersigned within fifteen days from the publication her

Office No. 7 Mahavir Chambers, Gr. Floor, Banaji Street, Fort, Mumbai 400 001

Advocate High Court

SVA INDIA LIMITED

CIN: L51999MH1981PLC281775

REG OFF: 162-C, Mittal Tower, Nariman Point, Mumbai – 400 021

2887790/08 (F) 022-2388755 Fmell registering com Websiterus

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2024										
								(As. In	Lakh Exc	ept EPS
			Standalone					Consolidate	d	
	- 0	Quarter ended Year ended			- 0	warter ende	rd	Year	ended	
Particulars	Quarter ended Merch 31, 2024	Quarter ended December 31, 2023	Quarter ended Merch 31, 2023	March ended 31, 2024	March ended 31, 2023	Quarter ended March 31, 2024	Quarter ended December 31, 2023	Quarter ended March 31, 2023	March ended 31, 2024	March ended 3 2023
	Un-audited			Audited				Un-sudited	Audited	Audite
Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	200.85 67.36	17.65	25.89 8.03	260 -9.45	389.12	200.85 67.36	17.65	25.89 8.03	-9.45	389.1
Net Profit / (Loss) for the period Equity Share Capital	67,36 330.26		8,03 330.26	9.45	113.07	149.43 330.26	19.04	55,37	278,72	-161 330 2
Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 10/- each)	5552.0	550.25	550.20	000.20	555.25	DOULE	00020	000.20	000.20	
Basic & Diluted:	2.04	-0.95	0.24	•0.29	-3.42	2.04	-0.95	0.24	0.29	-3.4

ler Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulat rifer and year ended on March 31, 2024, are available on the Stock Exchange

Date: 17/05/2024

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-400000 Corp. Off.: JUL8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi, Ahmeddabad Gujarral-3000.06 • Phone: 9-19-4359637188 • CIN 1: L2310M11995FLO085738 Email: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024
(As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS)

	(Pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI(LODR) Regulation, 2015) (Rs. in lakhs except EPS							
		Qı	uarter End	ed	Year I	Ended		
Sr.		31/03/2024	31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2023		
No.	Faiticulais	Refer Note 4	Unaudited	Refer Note 4	Audited	Audited		
1.	Total income from Operations	3.91	4.55	3.85	19.21	19.67		
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	(3.27)	0.11	(0.61)	(2.96)	0.42		
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	(3.27)	0.11	(0.61)	(2.96)	0.42		
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	(3.23)	0.08	(0.46)	(3.00)	0.31		
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	(3.23)	0.08	(0.46)	(3.00)	0.31		
	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22		
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	-	-	-	(413.24)	(410.24)		
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) (For Continued and Discontinued Operations) 1. Basic 2. Diluted	(0.007)	0.000	(0.001)	(0.006)	0.001		

The discovering an extract of the detailed format of Annual Financial Results for the quarter and year ended 31° March, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEB (LODR) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of SES Limited (two besides of the Annual Financial Results are available on the websites of SES Limited (two besides of the Company (two kash) pagities readings.com).

Rules, 2016 (INDA-S) prescribed under Section 133 of 196 Companies Act, 2013.

The above Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31° March, 2024 forming part of the Statement of Audited Financial results of the Companies Act and approved by the Board of Directors at their respective meetings held on 1° May, 2024-Commission and approved by the Board of Directors at their respective meetings held on 1° May, 2024-Commission and advantage of the Statement of Audited Financial Results are the statement glurse between the audited igures in respect of the full framinal Versilla and the statement of Audited Statement of A

बाबांच्या बुलडोझरची चर्चा वसई तालुक्याच्या कानाकोपऱ्यात योगी आदित्यनाथ यांचे चाहते त्यांना ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आतुर

मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 18 मे रोजी नालासोपारा येथे दुपारी 12.30 वाजता निवडणुक प्रचार सभेत पालघर जिल्ह्यातील रहिवाशांना संबोधित करणार आहेत. जिल्ह्यात मुख्यमंत्री योगींच्या जाहीर सभेची माहिती मिळताच येथील प्रत्येक गल्ली, कोण्याकोप्र्यात बुलडोझर बाबाची चर्चा आहे. उत्तर प्रदेशातील रहिवासी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक त्यांना ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी उत्सक आहेत.

पालघर लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीकडून डॉ. हेमंत विष्णू संवरा हे उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत वसईतील सनसिटी

निवडणुक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी दिसून आली होती. सुरक्षेच्या संदर्भात, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी सतर्क आहेत. वाहतक पोलिस विभागानेही वाहत्कीची समस्या सोडविण्यासाठी कंबर कसली आहे. मैदानात कार्यकर्ते व त्यांना ऐकण्यासाठी येण्याऱ्याकरिता हजारो खुर्च्या, दिवे, पाणी आदींची व्यवस्था करण्यात आली

भाजपा वसई विरार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख

THE VICTORIA MILLS LIMITED

Regd. office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 CIN: L17110MH1913PLC000357, Tel No.: 24971192/93, Fax No.: 24971194

Email id : vicmiii2013@gmail.com, w	ebsite : www.vi	ctoriamilis.in	
EXTRACT OF AUDITED FINANCIAL R	ESULTS FOR	THE QUARTE	R
AND TWELVE MONTHS E	NDED 31.03.2	024	(Rs.in lak
	0	Turaliza	

AND TWELVE MONTHS ENDED 31.03.2024 (Rs.in lakhs)					
Particulars	Quarter Ended 31/03/2024	Twelve Months ended 31/03/2024	Quarter Ended 31/12/2023		
	Audited	Audited	Unaudited		
Total Income from operation and Other Income (Net)	14.78	1857.57	36.92		
Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(135.41)	121.97	(19.17)		
Net Profit /(Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	(135.41)	121.97	(19.17)		
Net Profit /(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	(136.32)	72.83	(6.72)		
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss and Other Comprehensive Income for the period)	(167.14)	1,000.00	486.78		
Equity share Capital	98.56	98.56	98.56		
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)		6228.58			
Earnings Per Share (of Rs.100/- each) (for continuing and discontinued operations)					
a) Basicb) Diluted	(138.32) (138.32)	73.90 73.90	(6.81) (6.81)		
Note: 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Besults filed with the Stock					

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website.wwwbseindia.com, and on the Company website.www.victoriamills.in 2 The above Audited Financial Results for the quarter and twelve month ended March 31st 2024 have been reviewed by the Audit Committee in its meeting held on May 17th 2024 and approved by the Board of Directors in its meeting held on May 17th 2024.

FOR THE VICTORIA MILLS LTD.

Date: 17.05.2024

Sd/(ADITYA MANGALDAS) DIN NO 00032233

माएस्ट्रोस ईलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलेकम्युनिकेशन्स सिस्टम्स लिमिटेड metsl नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. ईआय/६६, टीटीसी इंडस्ट्रियल क्षेत्र, ईलेक्ट्रॉनिक झोन, महापे, ठाणे,

नवी मुंबई, महाराष्ट्र भारत ४०० ७०१. सीआयएन : L74900MH2010PLC200254 दूर. क्र. +९१-२२-२७६१ ११ ९३ ईमेल आयडी : cs@metsl.in वेबसाइट : www.metsl.in www.maestroselectronics.com दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

(रु. लाखात (उत्पन्न प्रति शेअर वगळता

अनु. क्र.	विवरण	तिमाही अखोर	तारखोनुसार आकडेवारी वर्षापर्यंत	संबंधित ३ महिने अखेर गत वर्षाकरिता	गत वर्ष अखेर	
		३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२३	
		(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
٤.	कार्यचलनामधून एकुण उत्पन्न	१४७०.३६	3409.39	९९७.६३	२५८९.२४	
۶.	कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा	३७३.६६	६९०.७७	१८६.००	४०२.०४	
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा. (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात*)	३७३.६६	६९०.७७	१८६.००	४०२.०४	
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	२५७.६९	४९३.७६	१३७.५७	२९७.९७	
۷.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२५८.९८	४९५.०५	१३७.५७	३००.३१	
ξ.	इक्विटी भाग भांडवल	५५१.०२	५५१.०२	५५१.०२	५५१.०२	
७.	आरक्षित (महसूल आरक्षित वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबदाम ध्ये निर्देशित					
८.	प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/– प्रत्येकी)					
	(चालू व खंडीत कार्यचलनाकरिता)					
	मूळ	४.६८	८.९६	२.५०	4.88	
	सौम्य	४.६८	८.९६	2.40	4.88	

१. वरील वित्तीय अहवाल व सेगमेंट अनुसार अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व त्यानंतर गुरुवार दि. १६ मे, २०२४ रोजी

र. वराल निपाल अरुवार पे सानाम् अरुवार अरुवार लाजा ताला साना द्वार पश्चिमा आजा जात व त्यानार गुण्यार दि. २६ मे, २०२४ राजा आयोजित त्यांच्या समेमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मुक्त केला आहे. २. गत वित्तीय कालावयीची आकडेवारी पुगःच्यवस्था व पुरानीयारित करणे आवश्यक आहे. ३. सेवी (सूची अनिवार्यता व स्यामेच आवश्यकता) विनेयमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेस कडे दाखल तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवालाचा वरील विस्तृत प्रारूपाचा सारांग आहे. तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज www. bseindia.com वेबसाइट वर उपलब्ध आहे. माएस्ट्रोस ईलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलेकम्युनिकेशन्स सिस्टम्स लिमिटेडकरिता

सही/-बाळकृष्ण कमलाकर तेंडुलकर

नीलकंठ लिमिटेड

(पूर्वीचे आर टी एक्सपोर्टस लिमिदेड म्हणून ज्ञात) NEELKANTH नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१ सीआवणन : L51900MH1980PLC022582

दूर. +९१-२२-२२८१२००० ई-मेल : headoffice@rtexports.com वेबसाइट : <u>www.rtexports.com</u> दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा मारांज

	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर	वर्ष अखोर
विवरण	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
	अलेखापरिक्षीत	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल (निञ्चळ)	१०४.९७	१.९४	५७६.३२	३१९.११
कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अतिरिक्त बाबीपूर्व)	१०.५९	(२८.१८)	३०.१४	9.02
कर पूर्व कालावधीमरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष बाबीपश्चात)	१०.५९	(२८.१८)	३०.१४	9.09
कर पश्चात कालावधीमरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष बाबीपश्चात)	१०.५९	(२८.१८)	३०.१४	9.09
कालावधीमरिता एकूण सर्वसमावेशम उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) (कर				
पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	9.८४	(२८.१८)	२९.३९	9.02
समभाग भाग भांडवल	४३५.९०	४३५.९०	४३५.९०	४३५.९०
राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	422.42	४९३.१३
उत्पन्न प्रति शेअर्स (ईपीएस) (रु. १०/- प्रत्येकी) (वार्षिकी नाही)				
सौम्य	0.28	(०.६५)	०.६९	0.28
विभाजीत	0.28	(০.६५)	०.६९	0.28

१. वरील हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यमता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह. तिमाही व वर्ष अखे दि. ३१ मार्च, २०२४ अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश आहे. संपूर्ण लेखापरीक्षित वित्तीय अहवाल तिमाही व वर्ष अखे दि. ३१ मार्च, २०२४ अखेरचा प्रारूप स्टॉक एक्सचेंज व कंपनीची वेबसाइट <u>www.rtexports.com</u> वर उपलब्ध आहे

अंतर्गत व कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम २०१५ सधारित अनुपालन नियम सहवाचन तथार केला आहे . वरील अहवाल लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे व दि. १७ मे. २०२४ रोजी आयोजित सभेच्या ठिकाणी त्यांच्या संबंधित संचाकम मंडळाद्व

मंजर केला आहे.

नीलकंठ लिमिटेड

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००१६०१२१

2449249)

वरील अहवाल कंपनीज (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१५ (आयएनडी एएस) विहित अनुसार कंपनी मायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३

मंडळाच्या आदेशान्वये भाविक भिमज्यानी

ग्राऊंडवर भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या आणि जाहीर सभा व्यवस्थापक मनोज बारोट यांनी सांगितले की, बावनकुळे उपस्थित राहणार आहेत तसेच सभा दुपारी 12.30 अग्निशमन, पोलीस, वाहतूक आणि इतर सुरक्षा व्यवस्थेबाबत सर्व

माननीय योगीजींसोबत भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर वाजल्या पासन सुरू होईल. सर्व व्यवस्था पूर्ण झाल्या आहेत.

भाविक भिमजयानी

डीआयएन : ००१६०१२१

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

एशियन वेअरहाऊसिंग लिमिटेड / ASIAN सीआयएन: U01403MH2012PLC230719

कार्यालय : ५०८, दलाराम हाऊस, जमनालाल बजाज रोड, निरमन पॉईट, मुंबई ४०० ०२१, दूरध्वनी क्र. ०२२-२२८१२००० ईमेल : info.asianw@gmail.com

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरिक्षीत स्थायी वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(*	रु. लाखात प्रति शे	अर डाटा वगळता)	
तिमाही अखोर गत वर्ष अखोर					
विवरण	३१ मार्च,	३१ मार्च,	३१ मार्च,	३१ मार्च,	
विवरण	२०२४	२०२३	२०२४	२०२३	
	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	३८.५७	३९.६६	१७०.५२	१८४.४०	
कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (कर, अतिविशेष व/वा					
अतिरिक्त बाबींपूर्व)	(७.६३)	(१५.८८)	८.९०	१५.७९	
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा					
अतिरिक्त बाबींपश्चात)	(७.६३)	(१५.८८)	८.९०	१५.७९	
कर पश्चात कालावधी / वर्षाकरिता निव्वळ नफा / तोटा	4.90	(९.५२)	१४.६१	१७.२०	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात नफा/					
तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न) (कर पश्चात)	4.88	(९.५२)	१४.२०	१७.२०	
इक्विटी भाग भांडवल	३४८.७२	३४८.७२	३४८.७२	३४८.७२	
उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस) (रु. १०/- प्रत्येकी)					
मूळ	०.१७	(০.२७)	0.83	0.89	
सौम्य	०.१७	(०.२७)	0.83	٥.४९	
टीप :					

१. वरील अहवाल दि. ३१ मार्च, २०२४ रोजी आयोजित संबंधित सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ अंतर्गत विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज समवेत दाखाल आहे. तिमाही करिता कंपनीच्या स्थायी लेखापरीक्षित वित्तीय अहवाल स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व कंपनीची वेबसाइट <u>www.asianw.com</u> वर उपलब्ध आहे

२. भारतीय लेखा अहवाल (आयएनडी–एएस) यांच्यासह अनुपालन वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम २०१५ अंतर्गत अधिसूचित केला आहे व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत आहे.

३. वरील अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे. व त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाने दि. १७ मे. २०२४ रोजी आयोजित केला

मंद्रळाच्या आदेशान्वये एशियन वेअरहाऊसिंग लिमिटेडकरिता सही/

ठिकाण : मुंबई दि. १७ मे, २०२४

> **SVA INDIA LIMITED** CIN: L51909MH1981PLC281775

REG OFF: 162 - C, Mittal Tower, Nariman Point, Mumbai – 400 021 Ph no. (O) 022 - 22886789/98, (F) 022 - 22886855, Email: cs@svaindia.com, Website: www.svaindia.com

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2024

(Rs. In Lakh Except EPS)										
		Standalone				Consolidated				
	Quarter ended			Year ended		Quarter ended			Year ended	
Particulars	Quarter ended March 31, 2024	Quarter ended December 31, 2023	Quarter ended March 31, 2023	March ended 31, 2024	March ended 31, 2023	Quarter ended March 31, 2024	Quarter ended December 31, 2023	Quarter ended March 31, 2023	March ended 31, 2024	March ended 31, 2023
	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited	Audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited	Audited
Total income from operations (net)	200.85	17.65	25.89	260	389.12	200.85	17.65	25.89	260	389.12
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	67.36	-31.37	8.03	-9.45	-113.07	67.36	-31.37	8.03	-9.45	-113.07
Net Profit / (Loss) for the period	67.36	-31.37	8.03	-9.45	-113.07	149.43	19.04	55.37	278.72	-161.8
Equity Share Capital	330.26	330.26	330.26	330.26	330.26	330.26	330.26	330.26	330.26	330.26
Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 10/- each)										
Basic & Diluted:	2.04	-0.95	0.24	-0.29	-3.42	2.04	-0.95	0.24	-0.29	-3.42
The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended on March 31, 2024, filed with the Stock Exchange										

under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the uarter and year ended on March 31, 2024, are available on the Stock Exchange's websites: www.bseindia.com and on the Company's website By order of the Board For SVA India Limited www.svaindia.com (Abhinav Gupta) Whole Time-Director DIN: 02313375

Date: May 17, 2024 Place: Mumbai

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-400002 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788 • CIN: L29110MH1995PLC085738 Email: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 (As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS)

(Pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI(LODR) Regulation, 2015) (Rs. in lakhs except EPS)

		Quarter Ended Year Ended				Ended
Sr.	Sr. Particulars		31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2023
No. Particulars		Refer Note 4	Unaudited	Refer Note 4	Audited	Audited
1.	Total income from Operations	3.91	4.55	3.85	19.21	19.67
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	(3.27)	0.11	(0.61)	(2.96)	0.42
3.	3. Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)		0.11	(0.61)	(2.96)	0.42
4. Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)		(3.23)	0.08	(0.46)	(3.00)	0.31
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]		0.08	(0.46)	(3.00)	0.31
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	-	-	-	(413.24)	(410.24)
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) (For Continued and Discontinued Operations) 1. Basic 2. Diluted	(0.007)	0.000	(0.001)	(0.006)	0.001
Notes:						

. The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the quarter and year ended 31° March, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

3. The above Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 17th May, 2024.

The financial results for the quarter ended 31st March, 2024 forming part of the statement of Audited Financial Results are the balancing figures between the audited figures in respect of the full Financial Year ended on 31st March, 2024 and the published year to date figures up to the third quarter of the financial year under review i.e. 31st December, 2023, which were subject to limited review by the Statutory Auditor's

5. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable For, Kashyap Tele-Medicines Limited

On behalf of Board of Directors Sd/

Date: 17/05/2024

Amit Agrawal Managing Director (DIN : 00169061)

जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी श्रीम. **माधुरी प्रमोद सिंगनुरकर** यांनी सदर कोअर हाऊस

विभागांनी चांगली तयारी केली आहे.

क्र. बी-१२, मोजमापित २५ चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ, चारकोप **जयभारत** को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ९१८, आरएससी-२०, चारकोप सेक्टर क्र. ९, कांदिवर्ल (पश्चिम) मुंबई ४०० ०६७ ही मालमत्ता म्हाडा मंडळाद्वारे त्यांचे आवंटन पत्र अंतर्गत म्हाडा मंडळाद्वारे म्हाडा कर्ज पासबुक दि. ०१.०५.२०१० अंतर्गत अटी व शर्तीसह व मूळ श्रीम. **माधुरी प्रमो**व सिंगनरकर यांनी सदर कोअर हाऊस उशा बलीराम पारले यांना करार दि. २०.०१.२००३ रोर्ज विक्री केले व विहित अटी व शर्तींवर अमनेस्टी योजना २०२३ अंतर्गत पत्र करार अनसार प्रकरण क्र.सीओबी/एवाय/९८२६/२३ दि. २५.०४.२०२४ अनुसार योग्य स्टॅम्प ड्युटी व दंडाचे प्रदान सदर करारांवर दि. २०.०१.२००३ अंतर्गत करावे. आता**.** माझे अशील **उशा बलीराम पारले** यांर्न म्हाडाची थकबाकी प्रदान करण्यास इच्छुक आहेत व **म्हाडा हस्तांतरण/ विनियमन** सदर कोअग हाऊसकरिता त्यांच्या नावे वरील सदर सोसायटीच्या शेअर्स व सभासदत्व यांना करत आहेत व माझे अशील सदर वरील कोअर हाऊसचे विशेष अधिकारी आहेत व सदर कोअर हाऊसचे कायदेशी एकमेव मालक आहेत

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना वरील सदर कोअर हाऊस वा मूळ आवंटन पत्र संबंधात व कोणत्याही सदर दस्तावेज व/वा जागा वा कोणत्याही भागा संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच मळ शेअर प्रमाणपत्र संबंधात दावे असल्यास तसेच अधिकार हक वा हितसंबंध गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेर्ख स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. अनुज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय त्यांचे कार्यालय येथे **मोर असोसिएट्स** यांच्या नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखेपासू-७ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील मुंबई येथे दि. १८ मे, २०२४

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी कु. **शांता चंद्रकांत नागवेकर** यांनी सदर कोअर हाऊर क्र. बी-२२, मोजमापित २५ चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ, चारकोप जयभारत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ९१८, आरएससी-२०, चारकोप सेक्टर क्र. ९, कांदिवली (पश्चिम मुंबई ४०० ०६७ ही मालमत्ता म्हाडा मंडळाद्वारे त्यांचे आवंटन पत्र अंतर्गत म्हाडा मंडळाद्वारे म्हाड कर्ज पासबुक दि. ०१.०५.२०१० अंतर्गत अटी व शर्तींसह व मूळ कुमारी **शांता चंद्रकांत नागवेकर** यांनी सदर कोअर हाऊस **पुर्वा प्रकाश पारले** यांना करार दि. १३.०२.२००४ रोजी विक्री केले व विहित अटी व शर्तींवर अमनेस्टी योजना २०२३ अंतर्गत पत्र करार अनसार प्रकरण क्र.सीओबी. एवाय/९८२५/२३ दि. २५.०४.२०२४ अनुसार योग्य स्टॅम्प ड्युटी व दंडाचे प्रदान सदर करारांव दि. १३.०२.२००४ अंतर्गत विहित अटी व शर्तींवर अमनेस्टी २०२३ योजना अंतर्गत प्रकरण क्र. सीओबी/एवाय/९८२५/२३ दि. २५.०४.२०२४ यांनी योग्य स्टॅम्प ड्युटी व दंडाचे प्रदान सदर करारावर दि. १३.०२.२००४ अंतर्गत करावे. आता, माझे अशील **पुर्वा प्रकाश पारले** यांनी म्हाडाची थकबाकी प्रदान करण्यास इच्छुक आहेत व **म्हाडा हस्तांतरण/ विनियमन** सदर कोअर हाऊसकरिता त्यांच्या नावे वरील सदर सोसायटीच्या शेअर्स व सभासदत्व यांना करत आहेत व माझे अशील सद वरील कोअर हाऊसचे विशेष अधिकारी आहेत व सदर कोअर हाऊसचे कायदेशीर एकमेव मालक आहेत कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना वरील सदर कोअर हाऊस वा मूळ आवंटन पत्र संबंधात व कोणत्यार्ह सदर दस्तावेज व/वा जागा वा कोणत्याही भागा संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच मूळ शेअर प्रमाणपत्र संबंधात दावे असल्यास तसेच अधिकार, हक वा हितसंबंध, गहाण, अडथळे भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी यादारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. अनुज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएट्स यांच्या नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१ गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखेपासून ७ दिवसांच्या कालावधीच्य आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले

मुंबई येथे दि. १८ मे, २०२४

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

THE VICTORIA MILLS LIMITED

(CIN: L17110MH1913PLC000357) REG. OFFICE: VICTORIA HOUSE PANDURANG BUDHKAR MARG, LOWER PAREL

MUMBAI-400013 TEL: 24971192/93.

EMAIL: vicmill2013@gmail.com Website: www.victoriamills.in

NOTICE OF POSTAL BALLOT Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice, seeking members consent on the resolution set out in the said Notice has been sent electronically to the

members whose e-mail address is registered with the Company / Link Intime India Private Limited, Company's Registrar and Transfer Agent/Depository Participant(s), as on Friday, May 10, 2024, i.e. the Cut-Off Date. The Company has completed electronic despatch of the Postal Ballot Notice on Friday, May 17, 2024. The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.victoriamills.in and on the website of the Stock Exchanges, that is, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com, respectively and on the website of Linkintime India

Private Limited at "www.instavote.linkintime.co.in The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an e-mail to

"vicmill2013@gmail.com Instruction for e-voting: In accordance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the

Company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolution proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of "Linkintime India Privat Limited as the agency to provide e-voting facility. Members may cast their votes during the period mentioned herein below: 9:00 a.m. (IST) on Tuesday, May 21, 2024 Commencement of e-voting:

5:00 p.m. (IST) on Wednesday, June 19 2024 E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by Linkintime India Private Limited upon expiry of the aforesaid period. Manner of e-voting by members holding shares in dematerialised mode, physical mode and

nembers who have not registered their email address has been provided in the Postal Ballo Notice. The manner in which persons who have forgotten the User ID and Password, car obtain / generate the same, has also been provided in the said Notice. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites. A person, whose name is recorded in the Register of Members/ List of Beneficial

e-voting. Voting rights of a member / beneficial owner (in case of electronic shareholding shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who becomes a member after the Cut-Off Date should treat this notice for information purpose only. Further, for the purpose of updation of the correct and valid details more specifically the E mail Id, members who have not registered their email id or KYC details or members who have not registered their email id or KYC details or members who want to update the same are requested to fill in the all the details as required in the said "KYC

Updating Form" which forms an integral part of this Notice of Postal Ballot and send the signed "KYC Updation Form" to the RTA of the Company and a copy of same at the Registered Office of the Company. The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Wednesday, June 19, 2024. The results of e-voting will be announced on or before Friday

June 21,2024 and will be displayed on the Company's website www.victoriamills.in and communicated to the Stock Exchanges and National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and Link Intime India Private Limited. The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered Office. In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before/during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions for shareholders and e-Voting user manual for shareholders available in the 'Help' section of www.evotingindia.com or call Mr. Rakesh Dalvi on 022-23058738 and 022-23058542/43 or send a request at helpdack existing@ccflainia.com

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Login type Helpdesk details Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk

•	For Victoria Mills Limited
Securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 or 1800 224 430
with CDSL	022-23058738 or 022-23058542 / 43

Place: Mumbai Date: May 17, 2024

Sd/-Hussain Sidhpurwala Company Secretary & Compliance officer

Change Of Name

I HAVE CHANGED MY NAME FROM KHATIJA BI YASIN KHAN TO RAHMAT MOHAMMED ISLAM SHAIKH AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME

दि. १७ मे, २०२४

FROM PUSHPA KARBHARI KHAIRE TO VAISHALL VICKY MEHTAAS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME PAPPUKUMAR NATHLINI YADAV TO PAPPU NATHUNI YADAV AS PER **DOCUMENTS** HAVE CHANGED MY NAME

FROM MANGESH NIKAM TO MANGESH ANANDRAO NIKAM AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SHARDUL PATIL TO SHARDUL SANTOSH PATIL AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED NAME FROM ANILKUMAR SANTRAM SHIVNANI TO ANIL SANTRAM SHIVNANI APPOINTMENT DATE 04/06/24

Change Of Name HAVE CHANGED MY

NAME FROM VANDANA KISHANCHAND RAISINGHANI TO KARINA ANIL SHIVNANI APPOINTMENT DATE -04/06/24 HAVE CHANGED MY NAME

FROM MOHAN HARUMAL SAKHDEV TO MOHAN HARUMAI SACHDEV APPOINTMENT DATE 04/06/2024 HAVE CHANGED MY NAME

FROM POOJA SURAJ KHOT

TO POOJA RAMBHAN SINGH AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM SANJAY KUMAR JHA TO SANJAY HIRA JHA AS

PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM PRASHANT RAVINDRA WAGHMARE TO PRASHANT RAVINDRA SHIVLIKAR VIDE GOVT OF MAHARASHTRA GAZETTE (M-2444884)

Change Of Name

HAVE CHANGED FROM DINESH MADHAVJIBHAI BHATIA TO DINESH MADHAVJI BHATIA VIDE GOVT OF MAHRASHTRA GAZETTE (M

HAVE CHANGED MY NAME JAGRUTI DHONDU FROM WASKAR " TO JAGRUTI SANTOSH PATIL AS PER WASKAR TO JAGRUT **DOCUMENTS** HAVE CHANGED MY NAME ROM MUMTAZ SHAIKH TO

SALIMA BEE SHAIKH AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME MEHTAB HUSSAIN SHAIKH TO MADAR MIYAN SHAIKH AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM MAMANIYA JANK MAYUR TO DEDHIA JANKI KAJAL AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM UMA SHANKER TO UMASHANKAR YADAV AS PER DOCUMENTS

Change Of Name I HAVE CHANGED MY NAME

Place: Ahmedabad

FROM HINA NIYAZ JHATAM TO HEENA AFFAN THAKUR AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY FROM NAME HASINA BEGUM MUSTAQUE

SHAIKH / UNMEY HASINA BEGUM TO UMME HASINA MUSTAQUE SHAIKH AS PER DOCUMENTS. SAYYED AAYESHA KHATOON MOHAMMAD SHAMIM HAVE LOST MY ORIGINAL FIRST YEAR D PHARMACY MARKSHEET EXAMINATION HELD ON JAN-

2018 WHILE TRAVELLING ON DATED 02-08-2023 (IF

FOUND PLEASE CONTACT 9821685029) I HAVE CHANGED MY NAME FROM "ISHRAT ALI JAHAN SIRAJUL HAQ" AND "ISHRAT SIDDIQUI" TO "ISHRAT JAHAN SIDDIQUI" AS PER DOCUMENTS.

Change Of Name

FROM BABULALJI DARGAJI JOGANI TO BABULAI DURGAJI JOGANI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME ANIS BAIG ISSA ROM BAIG MIRZA TO ANIS BAIG ISA BAIG MIRZA AS PER

DOCUMENTS RASOOL TARIGONDA AND SULTANA MRS.AFZALA HAVE CHANGED OUR MINOR SONS NAME FROM MSTR MOHAMMED AYAN

TO MSTR MOHAMMED AYAAN TARIGONDA AS PER DOCUMENTS NISHAT JAWED THAKUR (MOTHER) HAVE CHANGED MY MINOR CHILD NAME FROM NAJEEBAH JAWED TO NAJEEBA JAWED THAKUR AS PER

DOCUMENTS

Change Of Name HAVE CHANGED MY NAME I HAVE CHANGED MY NAME

MADHAVDAS TO

JEETENDER GURNANI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SALMAN MOHAMMAD HASHMI TO MOHD SALMAN MOHAMMAD HASHMI AS

CHIMNANI ANITA

PER DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM RASUL ALI KHAN SHAIKH TO RASUL ALI AS PER DOCU-**MENTS**

I HAVE CHANGED MY NAME FROM ZUBAIR AHMED MO-HAMMED AYYUB KHAN MOHAMMED AYYUB KHAN AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGE MY NAME FROM ZARIN / ZA-RINA YAKUB GOGDA TO JA-RINABANU YAKUB GOGADA AS PER MY DOCUMENTS Mansi Suhas Jawkhedkar W/O Suhas Jawkhedkar R/o B110, Sur Heights, Global City, Virar West. have changed my name to Pradnya

Suhas Jawkhedkar Via Gazzete

Reg. No. M-2438919

Change Of Name I HAVE CHANGED MY NAME FROM YAKUB GOGDA

YAKUB AADAM GOGADA AS PER MY DOCUMENTS HAVE CHANGED NAME FROM PATHAN ZARIN ASLAM TO ZARIN JILANI RAJWAD AS PER

DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM MAJAZ MAJIK THAKUR TO MAJAZ AHMED MALIK YUSUF THAKUR AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM SHABNAM MAJAZ THAKUR MAJAZ AHMED THAKUR AS PER DOCUMENTS HAVE CHANGED

NAME FROM IQBAL ABDUL REHMAN SUBEDAR EKBAL ABDUL RAHIMAN DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME

AS PER DOCUMENTS.

FROM AYESHABI SUBEDAR

TO AYESHA EKBAL MULLAJI

HAVE CHANGED MY NAME FROM SHANKLESH BABULAL YAKUB AADAM GOGDA TO TO SHANKESH BABULAL GADIYA AS PER

DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME SEEMA PUKHRAJ FROM MUHATTE TO SEEMA SHANKESH GADIYA AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME

Change Of Name

FROM PREETIKA SAINI (OLD NAME) TO PREETIKAKAUR AMINĎERSINGH SAINI(NEW NAME) AS PER DOCUMENTS माझे जुने नाव दुर्वास राघु असून, आता ते महाराष्ट्र शासन राजपत्र, दि. ०२ मे २०२४ (M2415048) नुसार बदलून माझे नवीन नाव दुर्वास राघो मसणे असे

करण्यात आले.